

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU_184421

UNIVERSAL
LIBRARY

॥ श्री ॥

मल्हार रामराव चिटणीस विरचित

थोरले शाह महाराज यांचें चरित्र.

हैं

अनेक प्रतीवस्तुन शुद्ध करून अर्थनिर्णायक व अवांतर

माहितीच्या विपुल टीपांसह

काशिनाथ नारायण साने, बी. ए. (डेक्न कॉलेज)

यांणी

प्रकाशित केले.

शृङ्खला दुसरी.

उद्घृता यवनाः सर्वे राज्यं च ब्रह्मसात्कृतम् ।

वत्त सुनिहितं सांखे किं कर्तव्यमतःपरम् ॥

पुणे येये “ज्ञानप्रकाश” छापखान्यांत छापिले.

[सर्व प्रकारचे हक प्रकाशकांनी आपलेकडे ठेंडे ००/३०त.]

शके १८१५.

॥ श्री ॥

मल्हार रामराव चिटणीस विरचित

थोरले शाहू महाराज यांचे चरित्र.

—०५०—

हे

अनेक प्रतीक्षन शुद्ध करून अर्थनिर्णयिक य अवांतर

माहितीच्या विपुल टापांसह

काशिनाथ नारायण सांगे, बी. ए. (डेकन कॉलेज)

यांणी

प्रकाशित केले.

—०५०—

आवृत्ति दुसरी.

—०५०—

उद्धृता यवनाः सर्वे राज्यं च ब्रह्मसात्कृतम् ।

चित्तं सुनिहितं साम्बे किं कर्तव्यमतःपरम् ॥

—०५०—

। सर्वे प्रकारचे हक प्रकाशकांना आपलेकडे ठेविले आहेत. ।

शके १८९५.

हा अंथ

महाराष्ट्राच्या भाषेचा आणि इतिहासाचा

आस्थापूर्वक अभ्यास करू इच्छा-

णाऱ्या सज्जनांस प्रेमपूर्वक

अर्पण करितो.

अंथप्रकाशक.

अनुक्रमाणिका.

विषय.	पृष्ठ.	विषय.	पृष्ठ
शिवावतार-बालपण-कैद ...	२—३	प्रतिनिधीवर रोप-चिटणिसांचे	४४
शाहू व राजाराम यांचा संकेत	४	स्तुत्य वर्तन	२४—२५
शाहूच्या लग्नाचा विचार.....	४	दिल्लीकडील वृत्त व संकाजी	२६
बादशाही दरबारांत शाहूचे वर्तन	४—५	मल्हार...	२५—२६
शाहूची लग्न-विहवाई	५	दमाजी योगात-सचिवाची सुटका	२६
ताराबाई-औरंगजेवाचे मरण.	५—६	दमाजी थोराताचा धर्मलंडपणा	२७
मराठ्यांचा दंगा-शाहूस सोड-		खटावका-प्रतिनिधीचा बहुमान. २७—२८	
प्याचा विचार-नेमणक-बेगम		कान्होजी आंग्रे व लांच्यारा तह २८—३०	
व शाहू-राजेरजवाडे व शाहू-		बाळाजी विश्वनाथ पंत प्रधान ३०—३१	
शाहू नमेदापार होतो.....	६—७	सेनापति-इतर अष्टप्रधान व द-	
मराठे सरदारांचे अनुकूलत्व-त्या-		रुदार	३१—३२
स वक्षीस.....	७—१०	राज्यव्यवस्था-कारखाने	३२—३३
ताराबाईचार्द्विरोध व तयारी...१०—११	१०—११	कत्तेसिंग भोसले-प्रांतांची वांटणी १४—१६	१६
पारदंची गांवगटी-फतेसिंग भो-		दिल्लीचे वर्तमान व सव्यदाचे	
सले	१२	राजकारण	३६—३७
धनाजी व प्रतिनिधि-खेडची		सप्यदाशी तह.....	३१
लढाई-शाहूचा जय-वक्षीस...१२—१४	१२—१४	बाळाजी विश्वनाथ दिल्लीस-तहा-	
सातान्यावर चाल-सचिवाचा		ची मंजुरी	३१—४१
मृत्यु-रोखमिरा-सातारा हस्त-		बाळाजीचा सन्मान-निजामाशी	
गत	१४—१५	कटकट	४१—४२
राज्याभिषेक	१५	कान्होजी आंग्रेयाचा सन्मान-	
परळी संस्थानची व्यवस्था ...	१५	रंग	४२—४३
ताराबाईर्गी विघाड-रोखमिरा व		बाळाजीपंत नानांचा मृत्यु-बा-	
चिटणिस यांची हुशारी-धना-		जरिव	४३
जीचा मृत्यु...	१५—१६	खंडराव दाभाष्याचा मृत्यु-चि-	
बाळाजी विश्वनाथ	१६—१७	वकराव दाभाडे व पिलाजी	
पन्हाळ्याकडील हकीकित-राम-		गायकवाड	४३—४४
राजाची उत्पत्ति.....	१७	परशुराम चिंबिक यांचा काळ-	
प्रधानपदांची व्यवस्था-सातारा		श्रीपतराव प्रतिनिधि.....	४४
राजधानी-सचिव-शाहूचा मन-		बाजीराव यांची हिंदुस्थानांत	
मिळाऊपणा....	१७—१९	स्वारी-जाण्याचा बेत-राजसभे-	
जाधवराव व बाळाजी विश्वना-		त त्यांचे हिमतीचे भाषण ...	४४—४६
थ यांमध्ये बळेडा-शाहूकडे		बाजीरावाची रवानगी-शिंदे व	
फिराई	१९—२३	होळकर-सोन्याच्या दांबीची	
जाधवराव मोंगलाकडे जातो...२३—२४		चवरी.....	४६—४७

विषय.	पृष्ठ.
कर्नाटकांत मराठ्यांची स्वारी... ४७—४८	
खुंदेलखंडर्ची पत्रे व यांची त-	
जवीज ४८—४९	
त्रिंबकराव व ज्ञाजीराव ४९—५०	
दक्षणा ५०—५१	
दामाडे व पेशवे यांचा समेट ५१	
यशवंतराव महोदव पोतनीस... ५२	
निजामाचे तहाचे बोलणे-प्रति-	
निधीचा सला..... ५२—५३	
संभाजीची खडपट-त्याचा निजा-	
मार्शी एकोपा..... ५३—५४	
संभाजीस शाहूचे पत्र..... ५४—५६	
शाहूच्या प्रधानांची तयारी-बा-	
जीरावाचे सेनाधिपत्य..... ५६—५७	
मराठी कावा-निजामाची हैराण-	
गत-त्याच्या मेळवांत फूट-तहॅ७ —६०	
उदाजी चव्हाण-शाहूचा उदार	
स्वभाव ६०	
शाहु अजातशत्रु..... ६०—६१	
चव्हाण व संभाजी यांचा एको-	
पा-प्रतिनिधीचा जग्य ६१	
कान्होजीचे मरण-त्याचे पुत्र... ६१	
रघुजी भोसले सेनासाहेबसुभा... ६१ —६२	
खंडो बळाळ यांचा काळ-चि-	
टणिशीची व्यवस्था ६२	
संभाजीचे सलख्यावे बोलणे-दोन	
राजाची भेट ६२—६५	
चव्हाण ६५	
जंजिन्याचा शिरी व तिकडील	
मसलत ६५—६७	
मानाजी व तुळाजी अभ्रे..... ६७—६८	
वादशाही थाटाची स्वारी ६८—७१	
संभाजीची पुनः भेट ७१	
आंग्रेयाकडील हकीकत-सचिव ७१	
साई व वसई..... ७१—७२	
अंतर्व्यवस्था ७२—७३	
मानाजी आंग्रेयाची मर्दुमकी ७३	
नादीरशहा-मराठ्यांची तयारी-	
बाजीरावाचा मृत्यु ७३—७४	
कोकणांतील वर्तमान-व बाळा-	

विषय.	पृष्ठ.
जीराव गास वस्ते..... ७७—७८	
बालाजीची हिंदुस्थानांत स्वारी-	
सदाशिव चिमणाजी..... ७८—७९	
सेनासाहेबसुभा व पेशवे यांचा	
समेट ७९	
जिवाजी खंडेराव चिटणीस ... ७९—८०	
बाबूजा नाईक जोशी बारामती-	
कर ८०—८२	
निजाम उल्मुक यांचे पुत्र ... ८२	
गुजराथ प्रांताचा बंदोवस्त-द-	
माजी गायकवाड ८२—८३	
चिटणीशी व दुसरे दरखांची	
व्यवस्था ८३—८४	
महाराजांचा पण्यप्रताप ८४—८६	
बालाजीप्रताची नव्रता व राज-	
निष्ठा..... ८६—८८	
शाहूची अप्रतिहत आज्ञा..... ८८	
राण्या व नाटकशाळा..... ८८—९१	
खंड्या कुत्रा-महाराजांची उदा-	
सवृत्ति... ९१—९०	
शाहूचे आणखी एक लम्ब ... ९०	
संभाजीची आणखी एकदां भेट-	
श्रीपतशवाचा मृत्यु..... ९०	
मदारी हत्ती-संततीची दुराशा-	
सगुणाबाईचा काळ ९०—९१	
राजतीर्याचा महिमा ९१	
गोविंदराव चिटणिसावर मर्जी-	
दत्तक घेण्याचा विचार ९१—९२	
चाकळ संस्थानचा बंदोवस्त... ९२—९३	
मंत्रीपदाची व्यवस्था ९३	
शाहूचे दुखणे-दत्तक निवडण्या-	
चा विचार-सकवारबाईचा व्येदा ९३—९५	
सकवारबाईचे प्राबल्य-चिटणीस	
व प्रधान यांच्या जिवास घोका-	
तारागाईचा नात-राज्य करूं	
म्हणणाऱ्याची विल्हेवाट-शा-	
हचे देहावसान ९५—९७	
सकवारबाई सती-प्रतिनिधि व	
सांचे कारभारी यांस बंधन-	
रामराजाचे आगमन ९७—९८	

शुद्धिपत्रक.

पृष्ठ.	पंक्ति.	अशुद्ध.	शुद्ध.
३	२ (खालून)	मागानगर	भागानगर
१०	६	चांकी	चौकी
१०	४ (खालून)	गगां	गंगा
११	१९	दूतभातावर	दधभातावर
११	२८	केले	कल
२६	१९	तोपखाना	तोफखाना
३४	२३	यांजकडे	यांजकडे,
३६	४	पदकें	पथकें
३७	४	त	ते
३९	४	घेण	घेणे
५९	१६	राहिलेला आमचा	राहिले अमलाचा
५९	१७	आमची	आमचा
७१	१९	धरिले	धरिले
७१	२९	सांगतली	सांगितली
७३	८-९	मजमदार	मजमुदार
८४	१९	लाक	लोक
८४	१९	वागवन	वागवून
८४	शेवटची	१७४५८	१७५८
८७	४	हजरे	हुजरे
९२	२६	आधिपति	अधिपति

उपोद्घात.

—०००—

हे चरित्र सातारकर महाराजांचे चिटणीस मल्हार रामराव यांनी दुसरे ज्ञा-
हूराने यांचे आज्ञेवरून लिहिले. मल्हार रामराव व त्यांचे पूर्वज हे मोठे हुद्देश्वार
असन महाराजांच्या अति निकट वागगरे असल्यामुळे सर्व कागदपत्र त्यांच्या
ताब्यांत होते व त्यांस परंपरागत आंतील वारीक वारीक माहितीही. इतरांपेक्षां
विशेष होती. द्या सर्वांच्या आधारे त्यांनो शककर्ते शिवाजी महाराज यांजपासू-
न तें दुसरे शाहू यांच्या अखेरीपर्यंत हा चरित्ररूपी इतिहास लिहून ठेविला.
त्यांतील हे योरले शाहू महाराजांचे चरित्र होय. चिटणीसांच्या घराण्याची
हकीगत मार्गे प्रसिद्ध ज्ञालेल्या “ कायस्य प्रभूच्या इतिहासाचीं साधने ” या
नांवाच्या मासिक पुस्तकांत बरीच दिली आहे. तेव्हां येये तिजबद्दल विशेष
लिहिणे नको. तिजपेक्षां अधिक सविस्तर माहिती मिळाल्यास पुनरावृत्तीचा
प्रसंग आलाच तर तींत दाखल करितां येईल.

द्या चरित्राच्या आम्हांस एकंदर तीन प्रती मिळाल्या. एक तर चिटणीस
यांजकडील आहे. तिचे वर्णन संभाजी महाराज यांचे चरित्राच्या उपोद्घात-
तांत दिले आहे. दुसरी प्रत कोल्हापुराहून रा० रा० विष्णु धोंडदेव वीर-
माडकर यांनी पाठविली. ही राजाज्ञा यांचे प्रतीवरून लिहून घेतलेली आहे
असें तिच्या शेवटी लिहिले आहे यावरून समजते. हिला ‘कोल्हापूर प्रत’ असें
पुढे म्हणू. ही खर्ची कागदावर सुवाच्य अक्षराने लिहिली आहे. हिचे उभे बंद
पाठपोठ ८३ आहेन. शके १७८४ दुंदुभीनाम संक्तसरी ही लिहिली गेली.
शेवटी “ यादशं पुस्तकं द्व्या तादशी [शं] लिखित [तं] मया ” हा श्लोक
लिहिला आहे. हिच्या व चिटणीस यांच्याकडील पुस्तकाच्या पाठांत जागोजाग
फरक दृष्टीस पडले, परंतु अर्यांत अंतर क्वचितच दिसले. तेव्हां जेये नेथे
अर्यांत फरक दृष्टीस पडला तेयें तेथें मात्र तो दर्शविला आहे. तिसरी प्रत ‘इंदु-
रची’ ही प्रत राव बहादुर नी० ज० कीर्तने यांनी पाठविली. ती कोल्हापूर
येयून इंदुरकर किंवे यांनी तयार करून आणविली असेही रावबहादुरांनी आ-
म्हास कळविले आहे. हक्की ही प्रत व कोल्हापूर येथील प्रत द्या ताढून पाहतां
त्यांचा एकमेकीशी. इतका मेळ पडला की०, त्या दोन्हीही ‘राजाज्ञा’ यांच्या प्र-
तीवरून उत्तरून घेतल्या असाव्या अशी खात्री होते. कोठे कोठे ‘इंदुरप्रत’
करणारास मूळ बखर चांगली लागली नसावी असें दिसते, पण अशी स्थळे
फार नाहीत. इंदूर येथील प्रतीचे वर्णन संभाजी महाराज यांच्या चरित्राच्या
उपोद्घातांत दिले आहे.

प्रथमतः हे चरित्र आम्ही काढ्येतिहास-संग्रहांत प्रसिद्ध केले. त्या वेळी
नजरचुकीने राहून गेलेली अशुद्धे काढून व जागोजाग विशेष उपयुक्त माहिती
देऊन ही निराळी आवृत्ति तयार केली आहे. ती लोकाश्रयास पात्र होवो.

श्री.

मल्हार रामरावकृत थोरले शाहू महाराज यांचे चरित्र.

श्रीमंत महाराज राजश्री शाहू छत्रपति यांचे चरित्र. शिवाजी महाराज यांनी “पुनः शिव नामे करून [राजा] नन्म घेऊन उत्तर-दिग्बिजय करणे राहिला तो होईल,” ऐसी संमाप्त समर्पी घोडा केली. त्या अन्वये नन्म नाहला. शके १६०२ रौद्रनाम संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध १०. या नंतर बालचरित्र नाहले. पुढे प्रसंगेकरून औरंगजेब याजपाशी जाणे घडले, तेयून पुन्हा नष्टचर्य दिवस गेलियावरि राज्यावरि येणे घडले, त्यातील चरित्र नाहले तें लिहिले. सर्व राजाचिन्हे लक्षणेकरून युक्त, आजानुबाहु, रूपे-करून परम सुंदर, ऐसे होऊन वर्णे करून आठ वर्षांचे नाहले. त्यात सर्व शास्त्र विद्या व घोडी फेकणे ऐसे गुणसंपन्न नाहले. संभाजी महाराज औरंगजेब यांणी नेऊन विजेवर प्रसंग गुजरला. राजाराम साहेब चंद्रीस निघोन गेले. ते समर्पी शिवाजी राजे व त्याची मातुश्री येसुबाई साहेब व आणखी कैविले मैदानसिंग सर्व रायगडावरि संभाजी राजे यांचा इलाखा राहिला. तेये जुलककरेखान व हबशीर्ची वेटा बसोन नज महिने किला

१. समाप्त समर्पी=समाप्ति-समर्पी-वैत्र
शुद्ध १५ शके १६०२ (इ० सन १६४०)
ते दिवशी होन प्रहरी रायगडी शिवाजी
महाराजांनी कैलासवास केला.

२. मरणाचे पूर्वी शिवाजी महाराज सर्व
भंडकीशी बोलत असता “एक घटिका-
पर्यंत नेत्र झांकन स्तब्ध जाहले आणि
मुझातून अक्षर आले की, संभाजी दगा
पावेळ. राजाराम चंद्रीकरून पुन्हा राज्य
रक्षील. जोरोपेंडित, निराजी रावजी, रा-
यचंद्र जीवकंठ, संताजी घोरपडे, ज्ञानजी
ज्ञापव पुन्हा राज्यवृद्धीस कारण होतील.
पुढे शिवनामे राजा होईल तो हिलीपर्यंत
राज्य करील. इतके बोलेन सर्वांकडे
पाहिले.” असे मल्हाररामरावकृत शिवा-
जी शककरते योच्या चरित्रांत लिहिले आहे.

३. विजेवर=अति कडक, प्राणांताचा.

संभाजीस बुक्कापुर्णी, शके १६१० (इसवी
सन १६४९) साली मारिले.

४. कविला=कुटुंब, जी—हा फारसी
शब्द नेहमी पुढिंगी आहे संस्कृत ‘हारा’
याजप्रमाणे पुढिंगी आहे मराठीत मात्र
‘हारा’ शब्दाचा जीलिंगी प्रयोग करितात.

५. मदनसिंग—हा संभाजीचा दासीपुत्र.

६. इलाजा=माग, सांची माजसे.

७. मुलफकारखान=द्याने दक्षिणेत मो-
ठमोठे पराक्रम केले. पुढे राजाराम चंद्रीस
(जिंजीस) असता तो किळा कावीज
करण्याचे काम शाजकदेसच सौंपविले हो-
ते. शाजवर पाइशाहाची मोठी मर्जी असे.

८. हवारी=जंजिरे येथील. यांचे व अ-
ग्राध्यांचे प्रथमपासून हाडवैर होते. हे
दिली-पतीचे अंकित मृणवीत असत.

लटविला. ते समर्थी खान याणी व बेगमेने तह करून इमान प्रमाण देऊन उतरोन पाहशाहापाशी घेऊन गेले. शके १६१५ मुळनाम संवत्सरे सन तिसेन व अलफ. ते समर्थी महाराजावरोबर गेले [ते] लोकः—मोरोपंत सवनीस, ज्ञोत्याजी केसरकर व ढेढव योगदेव राजाजा, कारभारी व कारकून लोक, शागर्दपेशीं, सेवेचे लोक, कारखानदार असे हजार पांचशू बराबर गेले. पादशाहापाशी गेलियावरि वरकड याचे बडील आजपर्यंत नाले ते चोर, [त्याणी] पाळेगिरी केली. पादशाहैत बदलून राज्य निराळे केले. आम्हीस देनु नाहले. नाहीत. हे जाले. आमचे बेगमेने पुत्र म्हणविले ते नातू नाहले. याचे नांव शाहू असे म्हणावे. असे शाहू राजे म्हणो लागले. भागानगर व बिनापुराची पादशाहै घेऊन पादशाहाने ननरबंद केले. त्याचे बंदोबस्त खर्च चालणे वगैरे देऊन बहुत तरतूद, त्यांस पाहिजे [तो] पदार्थ खर्चवेच वगैरे देऊन व त्याचे लोक सुद्धा करून दिल्ले. त्या समर्थी भागानगरचे तीनाशा पादशाहा याणी. एक समर्थी औरंगजेब याचे नगारची याणी मध्यरात्र समर्थी सनईत तान केली [ती ऐकिली.] ती बहुत चांगली झाली. त्याजघर खुष होऊन लाख रूपये बक्षीस दावे बोलिले. हे वर्तमान बातमीदार चौकीचे होते त्याणी पादशाहास कलविले. यापरून औरंगजेब याणी लाख रूपये पाठवून दिल्ले. ते सनईदार बोलावून त्याणी इनाम बक्षीस दिल्ले. याप्रमाणे इतमाम राखिले होते. त्या अन्वये यांचाही लवाजमा लोक व खर्च होता त्याप्रमाणे खर्चाचा दरमहा बांधून हत्ती, घोडे, आणखी लहान यांस बसावया योग्य ऐसे व वर्षे नवाहीर देऊन, दोन चार दिवस दरबारी यावे, बोलवावे, बहुमान करावा, याप्रमाणे ठेविले. याचे रूप व गुण पाहून बहुत संतोषी जाहले. पादशाहा बिजापूर, भागानगर, औरंगाबाद या प्रांतात निकडे निकडे छावणी करून राहिले तिकडे [तिकडे] यांसही समागमे बेगमचे गोटीत बहुत इंजर्तीने बहुमाने राह [वा] वे. नित्य बेगमेने समाचार घेणे, येणे, जाणे असे करून ठेविले.

१. उद्दव योगदेवाचे नांव चिटणीस प्रत देत नाही. इंदूप्रत व कोळ्हापूर माश देतात.

२०. शागीर्द-शा शब्दाचा मूळार्थ विश्वार्थी, शिष्या, असा आहे. स्यावरूप हस्ती-चा अर्थ पुढे उत्पन्न झाला. याप्रमाणेच ‘शिष्या’ शब्दाचाही मूळार्थ फिरू ‘परिचारक’ शा अर्थी प्रयोग कोठे कोठे होतो ऐशा=दंदा. शागीर्दपेशा=शिष्यमंडल, परिचारकजन.

२१. इजु होणे=मेटणे, नजर देणे, अंकित म्हणविणे.

२२. भागानगर=ईदरावाद. हे वाहर गोंवक्कोडे येथील एका पादशाहाने आपले

‘भागू’ नांवाचे बेश्येकरिता बांधून दिले-स्या बंगल्यामोऱवती वसलें म्हणून ब्रास ‘आगामगर’ असे नांव पडले.

२३. तानाशाहा-हा गोंवळकोऱ्याचा शेवटचा राजा. शाचे नांव अपुदुसेन असे होते. तानाशाहा नावाच्या फकिराचा शाजवर कुपाहस्त होता म्हणून न्याच नावाने तोही प्रसिद्धीस आला. बिजापूर १६१९ साली व गोंवळकोडे १६२० साली औरंगजेबाने घेतले.

२४. “बेगमचे बाडीत गोटी.” चिटणीस प्रत. बाड=कालाभ, तंशु.

२५. इजत—‘प्रतिष्ठा’ इजतिः स्मृता। राजव्यवहारकोश.

याप्रमाणे बहुत दिवस गुजरले. महाराज वयसंपन्न सोळा वर्षांचे जाहले. राजाराम सहेब चंदी चंदावर प्रातीं गेले. बराबर मोठे सरदार व सरकारकून मुत्सवी सर्व गेले. धनाजी जाधवराव, संताजी घोरपडे, पैरसोजी भोंसले, खंडेराव दाभाडे यांच्या वीस वीस हजार फौजेच्या टोळ्या करून मुळुख मारणे, अंमल बसविणे, लढाई देणे करून पादशाई फौज बहुत हैराण केली. यावरून [शाहू महाराज हे] बहुत युक्तीने तिकडे राजकारण कांही एक न करितां, “ तिकडे आमचे नांव अगदी काढू नये. कोण्ही [आम्हांकडे] पाठवू नये, आम्हीही काढीत नाहीं. कसेही दिवस काळ अतिक्रमण करितें. ईश्वर यांचे पराभवाचा दिवस आणील ते दिवशीं गोष्टी घडून येतील. यांचे पेंचांत प्रतिबंधांत राहणे आले. हे दिवस ‘ तुम्ही आम्हांस बदलून राज्य करणार, आमचा त्याग केला, ’ असे बोलोन काढीत आहों.” म्हणून सांगून पाठवून पादशाहाची मर्जी संपादून या रीतीने बोलोन राहिले. यास्तव पादशाहाही कांही एक यांचे लक्ष तिकडे^{१६} नाहीं, म्हणून तरीफ करू लागले. यांणी पादशाहापाशी “ आमचे राज्य, वडील आम्हीं, परंतु चुलते यांणी लोभ धरून आपणच गादी व शिक्के आपले नांवे करून घेतले. ते आपण सोडवून देतील तेव्हां आमचे आम्ही करू. त्यांचे पारपत्य करून आम्हांस स्थापना करावी.” असे वारंवार बोलावै. यावरून [पादशाहा] बहुत खूब जाहले.

या नंतर शाहू महाराज वयस्क जाहले [तेव्हां] यांचे लभ करावै असा बेगमेनी अर्ज केला. तेव्हां पादशाहानीं उंदूव योगदेव राजाज्ञा व भोरोपंत स-बनीस व जोत्याजी केसरकर यांस आज्ञा केली कीं, “ आमचे पदरी मातवर उमराव, सरदार आहेत यांत राजांचे शरीर संबंधी पूर्वीं पासून होत असतील त्यांच्या कन्या पाहून उत्तम ऐशा योजाव्या आणि लभ करावै.” म्हणून समारंभास सर्चांस लाख रुपये देवविले. आणि तरतूद करावी [असे] सांगितले.

कोणी एके दिवशीं पादशाहा तखतावरून उठते समर्यो पायमोचे मखमाली होते ते महाराजांनी हात लावून पुढे केले. यावरून बहुत संतोषी होऊन हातीं रुमाल होता तो बक्षीस दिल्हा. त्याची पूजा नित्य करावी ऐसे करून ठेविला. कोणे एके समर्यो जवळ बसले असतां, “ राजे ! तुमचे वडील मारिले असता तुम्ही बहुत नेकीने चालतां; तुमचे चुलते यांणीं सर्व तुमचे राज्य, दौलत आटोपून आम्हांशी [ते] लढतात, त्यास तुम्हांस त्यांजकडे लावून देतो; नावै, ” बोलिले. तेव्हां यांणी उत्तर केले जे, “ पूर्वीही आमचे वडील असतां त्यांस नबरंदीत ठेवून राज्य आपण करावै, ऐसा विचार [चुलते यांनी]

१६. “ सोनजी भोंसले ” इंदू प्रत
१७. तिकडे = राजारामाकडे,

१८. उंदूव योगदेवाचे नांव चिंगीत
प्रत देत नाही. मार्गे यीप १ पहा.

करून केले होते'." पा नंतर आम्हांस आमचे इलाखा सुद्धां रायगडीं टाकून आपले कविले सुद्धां निघून गेले. आम्हीं त्यांजकडे गेले असतां आम्हांस न. नरबंद ठेवतील. आपण त्यांचे पारिपत्य करून आम्हांस राज्यावर बसवितील तेब्दीं राज्य करू." ऐसे बोलिले. यावरून बहुत संतोषी जाहले.

यानंतर " राजे यांस दोन नवन्या करावयाच्या पाहिल्या कीं नाहीं " म्हणून कारभारी यांस विचारिले. तेव्हां रुस्तुपराव जाधव यांची कन्या एक व शिंदे कण्हेरखेडकर यांची एक योजिली आहे असे समजाविले. यावरून त्यांसही खर्चास देऊन उत्तम प्रकारे समारंभ करवून मराठे यांचे चालीप्रमाणे लघ्मे करविलीं. आपण जाऊन वसोन मेजवानी घेणे वैगरे केले. शिंदे यांचे कन्येचे नांव सावित्रीबाई ठेविले. जाधवराव यांचे कन्येचे नांव अंबिकाबैंई ठेविले. नंतर कोणे एके दिवशी, " लघ्मे जाहलीं, नवरी पाहण्यास आणावी " सांगितले. तेब्दीं मराठीं विचार, नवरी नेहणे ठीक नाहीं. म्हणून घेसूबाई साहेब यांणी बेगमेचे विचारे शिंदे यांजकडील अंदणी दासीची कन्या होती, चांगली पाहून ती न्यावीशी करून तिजला वस्त्रे, जवाहीर, अलंकार देऊन महाराज व तिजला पाठविली. ते समर्थी पादशाहा यांणी राजे व तिजला जवळ बसवून "राजे! तुमचे वडील फौज धरून आम्हांपाशी लढतात असे असोन काहीं एक फितूर न करितां बहुत नेकीने चालतां, तिकडे लक्ष ठेवीत नाहीं. तुमचे राज्य तुम्ही बहुत दिवस उभयतां कराल, " असे आशीर्वादात्मक बोलले आणि उभयतांस वस्त्रे, जवाहीर, हत्ती, घोडे देऊन निरोप दिल्हा. अक्कलकोट परगणा व इंदापूर, सुर्पे, बारामती, व नेवासे असे पांच महाल साजैक दुधास म्हणून दिल्हे. दोन लघ्मे त्रिया केल्या. परंतु पादशाहांनी विरुबैंई सहवर्तमान आशीर्वाद देऊन उभयतांचे मस्तकीं हात ठेवून आशीर्वाद दिल्हेवरून तिजला खासगींत ठेवून उभयतांपेक्षां तिजवर रूपा करून ठेविले.

याप्रमाणे महाराज पादशाहाचे नजरबंदींत असतां इकडे राजाराम साहेब यांणी पादशाहाशीं फौज पाठवून लढाया मारल्या व चंदीवर त्यांची फौज येऊन चंदी घेतली. यावर रांगण्यास येऊन पादशाहा भागानगर प्रांतीहून औरंगाबादेस आलियावरि औरंगाबाद [येथील] पुरे मारून जालनैपूर मारून सिंहगडीं येऊन शके १६२९ फाल्गुन मासीं वारले. पुढे तारीबाईचे पुत्र

११. संभाजी महाराजांचे चरित्र पृष्ठ
१२. पहा.
२०. कोठे शिके व मोहिते यांच्या कन्या योजिल्या असेही आढळते.
२१. अन्यत्र सकवारावाई व सुगुणाबाई असेही लिहिले आहे.

२२. साजक=शुद्ध, अस्पृष्ठ.
२३. विरुबैंई हें त्या दासीपुत्रीचे नांव.
२४. योरले राजाराम याचें चरित्र-पृष्ठ ६५६६ पहा.
२५. राजारामाचे लम तारुबाईशीं (पुढे चालू.)

शिवाजी राजे यांस गादीवर बसविलें. ते वारले. शके १६२३ राजशक २८. या नंतर संभाजी राजे राजसर्वाईचे पुत्र बसवून नऊ वर्षेपर्यंत राज्य चालविले. या नंतर पादशाहा भागानगर प्रांती जाऊन औरंगाबाद, खराणपूर प्रांतांत छावणी-स येऊन शके १६२८ छयनामसंवत्सरे सन सब्दा मया व अलफ नगरास वारले. त्यांत रोजें येये नेऊन कबर केली. दिल्लीस अजमद्देहा पादशाहाजादे होते. त्यांणी तेथील दौलतीचा बंदोबस्त व फौजेचा करून सर्व अमीर मिळ-वून घेऊन आक्रम केला. तखतावर बसले. हें वर्तमान इकडे शाहाजादे बहा दूरशाहा पादशाहापाशी होते त्यांस कळलियावरि त्यांणी सर्व फौज वजीर पांचा एका करून आपण वडील, तखताचे खांद, जाऊन त्यांचे पारपत्य करून पादशाही करावी हे उमेद वाढविली थाणि त्या प्रांती जाण्याचा विचार ठरविला. औरंगाबादेस जाऊन तेथील बंदोबस्त फौज सुभा ठेवून करून, घराड प्रांती जाऊन तिकडील बंदोबस्त करून, खानदेश प्रांतीचा बंदोबस्त करून खराणपुरापुढे चालले.

इकडे परशारामपंत प्रतिनिधि व रामचंद्रपंत अमात्य हे तारावाई साहेबां-पाईं मुख्यत्वे कारभारी किले प्रांत राखून होते. व संक्रान्ती नारायण सचिव हेही पराक्रमे सिंहगड, राजर्मेड वैगेर प्रांत राखून होते. त्यांणी पादशाही फौन हिंदुस्थान प्रांती नाती, दूर गेली, ऐसे पाहून सर्व प्रांतांत पादशाही ठाणी उठवून आपला अंमल बसवू लागले. हें वर्तमान पादशाहाकडे जाऊ लागले. परंतु पुढील मसलतीची बहुत ओढ. यावरून तसेच नर्मदा उत्तरोन उज्जनी माळवा प्रांती जाऊन पावले. राहुमहाराजही बराबर नेहके होते. त्या काळी सर्व वजीर जमा करून विचार केला जे, “हिंदूचे राज्य ध्यावे म्हणून पूर्वीही पादशाहाजादेपणांत औरंगाबादेस शहर करून दौलताबादची पादशाही घेऊन [औरंगजेब] बहुत दिवस राहिले. परंतु घडले नाही. पुढे शिवाजी राजे वारलेवर घेऊन भागानगर, विजापूर पादशाही घेतली. संभाजी राजे घरून त्यांचा शेवट केला. शाहूराजे कैदेत बराबर ठेविले. शेवट या प्रांतीच कबर होऊन राहिले. सर्व प्रांत किले घेतले. परंतु शिवाजी राजे यांचे पदरीं माणसे सरदार मुत्सदी मोठमोठे व राजाराम [पुत्र] यांणी पुन: चंदीकडे जाऊन,

झाले तेव्हा तिचे नांव ‘सीतावाई’ असे ठेविले होते पण तिजवर वडील माणसांची मजी असे म्हणून ती तिळा माझेच्या ‘ताराळ’ शा नांवानेच हांक मारीत. तेंच नांव पुढे प्रचारांत थाढे.

२६. रोजें, रोजा—हे गांव नगराहून वै-क्लासी जातीना लागते. योरले राजाराम यांचे घरित्र पृष्ठ ७३ शीष २६ पहा.

२० ही बदर लिहिणाराचा ब्रम आहे. वहील मुलगा अहमद बहादूर हा पंजाबांत असून त्यांने दिल्लीकडील आटोप करून आपण सिंहासनाकड झाला. असमशाहा हा धाकटा. तो दक्षिणेत असून त्यांने दिल्लीची बादशाही मिळविण्याकारीता पुढे चाल केली. योरले राजाराम घरित्र पृष्ठ ०३ टीप २८पहा. २८. ‘रायगड’ इंदू प्रत.

नमून, लटाया करून राज्य राखिलें. तिन्ही पादशाही निरंकुश जाहल्या. परंतु हेंदु पुळा आहेत तसे आहेतच. हे जागाच हिंदूची होय. याजकरिता॒ शाहूराजे ई॑ आपणापाशी॑ बहुत नेकीने॑ कैदेत असतां॑ चालले. व बेगमेनी॑ आपले॑ बेटे॑ म्हणवू॒ यांचे॑ राज्यावर॑ यांस पाठवावै॑. आणि॑ यांणी॑ पादशाहाचे॑ ऐसे॑ म्हणवू॒ आपले॑ राज्याचा॑ बंदोबस्त राखावा. पादशाई॒ रुजू॑ रहावै॑. येविशी॑ तिकडे॑ जाऊन आपले॑ राज्य व फौज साधून कसे॑ चालतात हे॑ खातरजमा॑ होय, तोपर्यंत औंपली॑ मातोश्री॑ वैगेरे॑ कविले॑ मदनर्सिंग आम्हापाशी॑ ठेवावै॑, आणि॑ यांची॑ रथानगी॑ करावी॑. ” ऐसे॑ ठरविले॑. आणि॑ शाहूमहाराज यांस नेऊन विचारिले॑ जे, “ तुम्ही॑ जाऊन आपले॑ राज्याचा॑ बंदोबस्त करणार यांचा॑ बंदोबस्त करावा. बाद-शाई॑ लक्षांत वागवू॒ पादशाई॑ मुलकास उपद्रव होऊं नये. तुम्ही॑ याप्रमाणे॑ निखालस वागतां॑ अशी॑ खातरजमा॑ जाली॑ म्हणजे॑ दिल्लीस जाऊन तेथील बंदो-बस्त जाला, आणि॑ आम्ही॑ तख्तै॑नशीन जाली॑, म्हणजे॑ तुमचे॑ कविले॑ लावू॒ देऊं; व तुम्हांस सरदेशमुखी॑चे॑ वतन सहा॑ सुभ्यांत चालते॑ याचे॑ फैर्मान व चौ-याई॑ सहा॑ सुभ्यांचा॑ अंमल चालत आहे॑ त्याचे॑ फैर्मान व वतन घाट व घाल-घाट, घाटावरील महाल विजापूर, दैैलताबादे॑चे॑ पादशाही॑तील महाल भीमा, गंगी॑ यांचे॑ हहीचे॑ निमेचे॑ तहानी॑ चैैलवेत. दरोबस्त फैर्मान करून देऊन पादशाई॑ अंमलाची॑ ठाणी॑, किले॑, कोटसुळ॒ दरोबस्त तुम्हांस बक्षीस फैर्मान करून देऊं. तूर्ते॑ सुभ्यांस वैगेरे॑ पत्रे॑ ‘ यांचे॑ राज्य, हे॑ बंदोबस्त करतील ’ ऐशी॑ घेऊन जावै॑. कर्नाटक, गोडवण, गुजराय, चंदैवरचे॑ राज्य तुम्हांकडे॑, जे॑ अंमल चालत आहेत ते॑ तुमचे॑ तुम्हाकडे॑ चालावै॑. तुम्ही॑ जे॑ समर्थी॑ पादशाई॑ प्रसंग पडेल, तेव्हां॑ फौज घेऊन कुमक करावी॑. हुकूम मानावा॑. ” याप्रमाणे॑ सांगितले॑ ते॑ यास कैदेतू॑ हरपकारे॑ सुटू॑ जाऊन, राज्य साध्य करून पादशाहा॑ मतलब करार करितात ते॑ करार करून ध्यावै॑, म्हणू॒न मान्य करून घेऊन निरोप ध्यावा॑, कविले॑ मातोश्री॑ रहावी॑ ऐसे॑ करून करारांत अभिलें. यावरून पादशाहांनी॑ वर्त्ते॑ जवाहीर हत्ती॑ घोडे॑ व दोनशें॑ स्वार रांगडे॑ नेमून दिल्हे॑. “ पुढे॑ जातां॑ आपली॑ फौज जमा॑ करीत जावै॑, ” सांगून निरोप दिल्हा॑. बेगम, वैजीर यांजकडे॑ निरोपास जातां॑ “ लौकर निघू॒न जावै॑,

३९. ‘ बंधुच ’ चिटणीस प्रत.

३०. ‘ यांची॑ (शाहूची॑) असते॑ तर बरे॑.

३१. तरुतनशीन=सिंहासनाधिरूढ.

३२. ‘ फैर्मान॑ राजपत्रकम् ’ राजव्य-वहार कोश.

३३. गंगा॑=गोदावरी.

३४. ‘ चालतात ’ चिटणीस प्रत.

३५. चंदोवर=तंजावर.

३६. हा॑ वजार मुलफकारखान होय. शाच्याच शिफारसीवरून शाहूस या॑ वैकी॑ मुक्त केले॑. “ बेगम व वजीर यांणी॑ निरोप जाता॑ लौकर निघोम जावै॑ ” इत्यापि॑ चिटणीस प्रत.

पादशाहास पुन्हा कोण कसें समजा वितील, कशी बुद्धि होईल, म्हणून कूच करून जावे ” सांगितले. ते समर्थीं पादशाही ताकिदी सुभ्यांस देणार त्या घेऊन एक दोन दिवशीं मागून घेऊन पावावे म्हणून जोत्याजी केसरकर ठेवून कांहीं शांगीर्वपेशा कारकून डैँड्रव योगदेव राजाज्ञा मातुश्रीपाशीं ठेवून सबनीस व कृष्णाजी नईक जोशी कोंकणस्थ व नाशिककर गदाधरभट बराबर घेतले व शुक्लजी म्हणून तिकडील हिंदुस्थानीं ब्राह्मण कन्होजी बहुत चतुर ठेविले होते, मनेरंजन करणार [होते,] ते बराबर घेतले. आणि पादशाई निरोप घेऊन बेगमेचा निरोप मातुश्रीं व कबिले मदननिंसिंग यांचे हवालीं करून घेतला. विरुद्धाई व एक राणी बराबर घेतली. एक राणी येथे असतां वारली होती. बेगमेनीं जाते समर्थीं बहुत खातरजमा केली. “ तुमचे राज्य तुम्हीं साधावे. पादशाहाशीं वांकडे चालूं नये. सनदा वैरे देतील ते ध्यावे. तुम्हीं पादशाहाचे नातूच आहां. आग्रह कोणताही न धरावा. ” म्हणून आपले पूजेत पंजे होते ते दिल्हे, “ याची भक्ति पूजा निषेने राखावी. तुमचा हिंदुधर्म. ” [सबब] यांचे पूजेस सैयद शाहमिया म्हणून हवाली केले. “ मजला यांची प्रसन्नतां आहे. तुम्ही भक्ति करून सैयदापासून फैल्या करावी व इमाम साहेबांच्या फात्या नैवेद्य चिराग दरगा मकान करून फकीरफुकरा मोहरम उत्साह चालवावे, सांगितले. मोठे संकटीं [ही] यास विसरूं नये. तुमची दौलत कायम चालेल. ” म्हणून सांगून निरोप दिल्हा. वस्त्रे, जवाहीर, हत्ती, घोडे दिल्हे. “ मातुश्रीविशीं कांहीं काळजी करूं नये. लौकरच रवानगी करून देववितो, ” सांगितले. महाराज निघाले ते समर्थीं पादशाहानीं बराबर स्वार रांगडे दोनशें नेमून दिल्हे. दोन चार हत्ती, घोडे दिल्हे ते घेऊन पुन्हा यांस कशी बुद्धि होईल जाणोन तत्काल निघाले. ते भरतपूर छोट्य येथे आले. त्या राजानीं बहुत सत्कार करून वर्त्ते, हत्ती, जवाहीर मेजवानी करून कांहीं लोक स्वार दिल्हे. तेथून पुढे दुसरे तालुक्यांत आले, तेथे त्यांणीं विकल्प चित्तीं आजून महाराजांस मेजवानीस नेहले. आणि यास तेथेच बसवून, हत्ती, घोडे सलत्नंत थोडी आहे, लुट्रून ध्यावे ऐसे मनीं म्हणून आपले लोकांची वैरे तयारी वाढ्यांत बाहेर केली. हे अगांसिंग रजपूत महाराजांपाशीं होते. त्यांणीं समजून व महाराज यांणीं चर्या ओळखन तत्काल आपले लोक सुद्धां उठोन जमून उभे राहिले. यानंतर त्यांणीं बहुत सफाई [केली] बोलले. त्याचा विश्वास न धरितां आपले जमावानिशीं मुक्कामावर

३७. मार्गे टपी. १ व १८ पहा.

३८. “ फला ग्यारवी व इमाम साहेबांच्या फल्या ” चिटणीस प्रत.

३९. “ भक्ति, करून सदा पाठवून फल्या गारवी व इमाम साहेबांच्या ” इंद्रु प्रत.

फास्या=नैवेद्यार्पण, नैवेद्यार्पण करावयाचे

वेळी म्हणावयाचे शब्द. चिराग=दीप. दरगा=प्राथना करण्याची जागा. मकान=राहण्यास जागा. फकीरफुकरा=फकीर वैरे यांचा समूह. इमाम साहेब=हसनहुमेन.

४१. सलतनत-चतुरंगदल, फौजफांटा.

येऊन, तयार होऊन, संभाळून कूच करून जोतपुरीं जपपुरीं येऊन पावले. त्यांणीं मेजवान्या सम्मान वस्त्रे, जवाहीर, हत्ती, घोडे दिल्हे ते घेऊन व त्यांणीं आपली हद पार केली. नंतर उदापुरीं आले. त्यांणीं आठ दहा दिवस ठेवून घेऊन बहुत सत्कार केला. “ तुम्ही या कुळांतील राजे. शिवाजी राजे यांणीं दक्षणचे राज्य केले. ते साध्य करून मोठा प्रताप करून सिंहासन छत्र केले. हल्ळी तुम्हांस समय प्राप्त होऊन यवनांचे नजरवंदींत बहुत दिवस रहाऱ्ये प्राप्त जाले, तेयें तुम्हीं बहुत चातुर्येकरून दिवस काढून झेश भोगिले, ईश्वरांनी रूपा केली, त्यांतून निघोन आपले राज्यावर चालला. जसे शिवाजी राजे यांणीं प्रताप केले, राज्याचे धोर घातले, त्याप्रमाणे चाळून धर्मस्थापना करून राज्य सांभाळावै व पराक्रम तसे करावे, म्हणोन सांगीन मेंॉवानी हत्ती, घोडे, जवाहीर, वस्त्रे, खर्चास देशीं पावेतों देऊन फौज देऊन पैंथाविले. ते मोठ्या मोक्ष्या मजला करीत उज्जनी, महेश्वर करून विंध्याद्री, सातपुढा, घाट पार होऊन बरान-परास आले. मार्गी येतां जागां जागां बहु कसौळा पडला. तेयें कारभारी वैगीरलैक यांणीं बहुत श्रम करून निभावून आले. विरुद्धाई व एक राणी बराबर आली. जोत्याजी केसरकर कांहीं कागदपत्र आणप्यास मार्गे ठेविले. तेही येऊन पावले. तिकडे असतां हिंदुस्थानी शुक्रजी म्हणून बहुत चन्तुर ब्राह्मण मनोरंजन करणार ठेविले होते ते बराबर आले. सबनीस व कृष्णाजी जोशी कोंकणस्त व नाशिककर गदाधर भट व शागिर्दपेशा लोक यांणीं बहुत श्रम-सहास बराबर येतां केले.

याप्रमाणे देशीं येऊन पावले असतां परसोजी भोसले बराड प्रांतीं पंधरा हजार फौजेनिशी होते, त्यांस वृत्त समजले. व चिमणाजी दामोदर म्हणून येशवे पिंगळे यांजकडील सरदार पांच हजार फौजेनिशी खानदेशीं होते. ते येऊन उभयतां सरदार फौज खजीना खर्चास घेऊन येऊन महाराजांस ^{१०} भेटले. जमाव जाला. सुमे मामलेदार सर्व येऊन भेटों लागले. चाकरी रहाण्यास लोक येऊ लागले ते कलमैंजारी करून फौज पायदळ ठेवून लागले. मोरोपंत

^{१०} “ मेजवान्या जेवणीं एकाठायी है-उन ” चिट्ठीस प्रत.

११. जोधपुर, जयपुर, भरतपुर, उद्देपूर इतक्या ठिकाणीं जाण्यास शाहूस वेळ कसा मिळाला असेल कोण जाण ? कदाचित् हे राजे अगर त्यांचे वकील वादशाह-बरोबर असतील त्यांणीं शाहू महाराजांस मेजवान्या केल्या असाव्या. एका ठिकाणीं असे लिहिले आहे की, एकंदर ३४ दिवस शाहूस मेजवान्या होत होत्या.

१२. कसाला=फार चास, अति श्रम.

१३. काफीखान म्हण्यतो झुल्फकारखान

यांणीं शाहूची सुटका करून दिल्यावर तो ५०।६० माणसांनिशी बिजागड सुलतानपुर व नंदुरबार येथील वंडखोर जमी. नदार जो जोहनामेंग याजक हे प्रथम गेला. त्याणे शाहूस थोडीगी युद्ध सामुप्री दिली. नंतर तापीच्या कांठच्या कोकरम्ब (!), किल्याचा धनी अंबूपांडे याजकडे शाहू गेला. हा अंबूजी सुरतेपासून तों बन्हाण-पुरापर्यंत सर्व मुलखाची नासधुस डडवीत असे. याणे शाहूबरोबर बरीच फौज देऊन त्यास स्वदेशीं पाठविले.

१४. कलमजारी-भरती.

सबनीस यांणी बराबर बहुत श्रमसेवा केली. त्यांजवर कृपा करून फौजेचीं वक्षीगिरीचीं वस्त्रे दिल्हो. जोत्याजी केसरकर यास सरदेशमुखीची मुतालकी वतनी करून अजहत सरदेशमुख म्हणून देऊन सरऱ्हैवाशी व देहुड्यांकडील चोकी पहारे व कारखाने यांस हवाले देखरेख त्यांकडे सांगितली. परसोजी भोंसले यांजकडे सेनासाहेब सुभा होता, त्याचीं वस्त्रे बहुमान देऊन बराड, गोंडवण सुभा कायम केला. चिमणाजी दामोदर यांसि चिमणाजी पंडित ऐ-सा किताब, बहुमान, सरदारीचीं वस्त्रे दिल्ली. हैबतराव निंबाळकर व नेमाजी शिंदे व सयाजी भोंसले जाऊन भेटले. त्यांचे बहुमान करून हैबतराव निंबाळकर मर्द माणूस पाहून सरलष्कर किताब देऊन सरदारी वस्त्रे जरीपटका साहेबनौवत, बहुमान दिल्हा. आनंदराव महादेव खासनवीस हे भोंसले यांजपाशी होते. त्यांस खासनिशी व पोतनिशीचे दैरेख पूर्वी त्यांचे चुलते यांजकडे होते ते कायम करून यांस वस्त्रे दिल्ली.

या नंतर गंगीं उतरून आलीकडे आले. आणि ताराबाई साहेब व त्यांचे पुत्र शिंदाजी राजे, प्रधान व अमात्य रामचंद्रपंत वैगेरे मुत्सद्वी सचिव चिटणीस यांस पत्रे पाठविलीं जे, “आम्ही पादशाहापासून निघोन मुक्कामास येऊन पावलो. लौकरच येतो.” हे वर्तमान समजोन व पत्रे पाहून ताराबाई साहेब यांणी दुर्बुद्धि धरिली जे, “संभाजी राजे वडील त्यांचे पुत्र हे राज्याचे अधिकारी आले. त्यांचे आज्ञेत चालावे लागेल. आपले पुत्रास राज्य देऊन शिके करून आजपर्यंत चालविले. आपले भ्रतार यांणी आजपर्यंत श्रम साहस करून राज्य रक्खिले. त्यास आपले पुत्र व आपण राज्य करावे. पूर्वी एक वेळ तोतिया शाहू राजा होऊन आला, त्यास मारिले. तसेच हेही म्हणून फौजा पाठवून त्यांचे पारपत्य करावे, धरावे, मारावे.” ऐसा हेतु धरून सर्व सरदार, मुत्सद्वी प्रधान मेळवून विचार करतीं जालो. त्यांत रामचंद्रपंत अमात्य व परशराम चिंबक प्रतिनिधि हे मुख्य [होते त्यांस] व संकाजी नारायण सचिव, निंबकंठ मोरेश्वर प्रधान व तिमाजी रघुनाथ हृणमते व धनाजी जाधवराव सेनापति व खंडो बळाळ चिटणीस इत्यादिकांस आपला मनोदय सांगितला. “तुम्हांस सर्वांस इतराजी करून संभाजी राजे यांणी सर्वांचीं पारपत्ये निरापराधी केली. राज्य गमाविले. दौलत, हत्ती, घोडे, पागा, खजीना सर्व गमाविले. राजाराम साहेब यांणी पुढे चंदीस जाऊन, तुम्हां सर्वांस वाढवून, श्रम करून राज्य सोडविले. पास्तव त्यांचे पुत्र शिवाजी राजे यांस अंतर न देतां फौज

४५. सरखवास=अनुचरांतील मुख्य.

४६. खासनीस=खासगीकडील कारभारी. पोतनीस=बरोबर द्रव्याचा हिशेब ठेवणारा अधिकारी. दरख=काम, अधिकार.

४७. गगां=जोदावरी.

४८. हा सन इसवी १७१२ मध्ये मरण पावला. असे ग्रांट डफ म्हणतात. पुढे दीप ६८ पहा.

घेऊन खरे किंवा खोटे शाहूराजे असोत त्यांशी लढावें, धरावें, ऐशी शक्त घेऊन मसलत करावी." म्हणून शफता घेतल्या. हे वर्तमान शाहू महाराज यांसही समजले. यावरुन गंगातीरींच मुक्काम करून राहिले. अष्ट प्रधान व सरदार यांणी कारकून पाठवून शोध नेले, तो शाहू महाराज खरे. व बराबरची मंडळी सबनीस वैगेरे व केसरकर आले [ते ही] खरे. असें समजोन सर्वांस बहुत विचार पडले. यानंतर सर्व फौज वैगेरे तयारी आईसाहेबीं करून, दूध-भाताचे ताट भरून ठेवून " सर्वांनी किंवा द्यावी. आणि फौज घेऊन पुढे जावे, " सांगितले. तेव्हां रामचंद्रपंत व परशरामपंत यांणी किया दिली जे "आम्ही मसलत करितो." बहुत दुराप्रह आईसाहेबीं धरून सुभे व किळे यांस पत्रे पाठविलों " किळे देऊ नयेत, कोणी जाऊन भेटू नये, खर्चास मुलकांतील वसूल देऊ नये." याप्रमाणे करून किलियास नवीं सामाने दाढ गोळा केला. किळग्यावर आपले विश्वासू लोक कारकून वैगेरे रवाना केले. आणि विचार ठरविला जे, अमात्य यांणी जवळ राहून सर्व मसलत राजकारण संभाळावें. सेनापति व प्रतिनिधि यांणी फौज घेऊन लढाईस जावे. सचिव व प्रधान यांणी आपले किळे तालुके संभाळून आपले लोक कुपकेस पाठवीत असावे. कान्होजी आंगरे यांस आणोन त्यांचेही इमान घेतले. त्यांनी कोंकण प्रांत किळे जंजिरे सर्व राखावे. तिकडे मिळो नये [असें केले.] सर्वांस मेज-वानी करून दूतभातावर हात ठेवावे असें सांगितलेवरून सर्वांनी किया दिल्या. ते समर्थ सेनापतीने सांगितले, " आपले नीवीभ्य श्रम करून जाऊन एक लढाई देऊ. " असें म्हणून हात ठेविला. आणि " मजला जाण्याची आज्ञा; त्यास खंडो बळाळ चिटणीस विश्वासू, सर्व माहीतगार, यांस आपले बराबर द्यावे" [असा] आड घातला. तेव्हां यांसही " तुम्ही ताटावर हात ठेवून किया करौं " म्हणून सांगितले. ते समर्थो " मी लिहिणार, हे सरदार, यांचे लक्षांत राहून हे सांगतील तितके लेहून यांचे विचारे चालेन. आम्हांस स्वामींचे पायावांचून दुसरा विचार नाही. हात ठेवणे त्यांहून विशेष काय? आम्ही महाराजांचे पायांवितरिक्त दुसरे जाणत नाही. " असें सांगितले. यावरुन त्यांस बरोबर दिल्हेह. प्रतिनिधि व सेनापति सुमुहूर्ते वर्चे देऊन रवाना केले. ते निघोन डेरां दाखल झाले. खंडो बळाळही गेले. परंतु खंडो बळाळ यांनी किया दिल्ही नाही असें चित्तांत येऊन, पुन्हा येऊन जावे असें सांगून पाठविले असतां त्यांनी सांगितले की, " मी आज्ञा घेऊन सुमुहूर्ते निघोन आलो. महाराजांचे पायांविरीज दुसरे जाणत नाही. अशी शफतही दिली आहेच. " अशी विनंती सांगून पाठविली.

हें वर्तमान शाहू महाराजांस समजले. “ आईसाहेबों दुब्बिद्वि धारिजी. यांस सर्व प्रधान सरदार लोक किले कोट अनुकूळ होऊन मसलत आरंभिली. आपणांशीं लढाई देणार. ” “ बरे. योरले शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद व त्यांचे पायांचा प्रताप श्रीभवानी व श्रीसांब इतके रक्षण करून त्यांनीच हे दिवस दाखविले. राज्याचे अधिकारी आपण, आपणास रक्षणे असेल तसें र-क्षितील. ” म्हणून कूच करून पुढे निघाले. ते शिवणेरै परगण्यांत आले. तेथे पारद म्हणून गांवगटी होती. त्यांनी महाराजांस न भेटतां स्वार व रोईंवै गेला त्याजबराबर गोळी वैजविली. यावरून खांसा स्वारी करून सिंवैर लुटून विला. वेढा घालून तोफा लाविल्या. हळ्डा करून गढी गांव घेऊन लुटून पाटील व लोक मारविले. त्या समर्यां एक पाटलाची स्त्री इणे मूळ घेऊन येऊन, महाराजांचे पालखीपाशीं येऊन पालखीत टाकिले जे, “ यास वांचवोवै. अन्यायी झोते ते मारले गेले. हें मूळ आपणांस वाहिले आहे ” बोलली. ठाणे फत्ते झालें ते समर्यां त्या मुलाचे नांव फत्तेसिग भोंसले असें ठेविले. त्याचे आईस आधासन देऊन मारणे व लूट बंद करवून, कौल देऊन वसाहत करणेस सांगून मुकामास आले. याप्रमाणे दरकूच खेड कडूस [नजीक] येऊन पोंचले.

[इकडे] प्रतिनिधि व सेनापति चाळीस हजार फौज घेऊन पुढे मोकाब-ल्यास गेले. महाराजांपाशीं वीस पंचवीस हजार फौज जथली. लढाईचा निश्चय जाला. ते समर्यां सेनापतींनी निश्चय मनांत केला, “ शाहू महाराज आले हे राज्याचे तख्ताचे अधिकारी खेरे. आपणांस आईसाहेबों लढाईविशीं इमान घेतले. त्यास खंडो बळाळ चिटणीस पुरातन यरवत्यार, योरले महाराजांपासून विश्वासू, जवळचे कारभारी, यांस पाठवून पक्केपणीं शोध करावा. व आपले वर्तमान प्रसंग सर्व विदित करावै. बरोबरचे मंडळींची व महाराजांची भेट घेऊन तेथील वर्तमान सत्य मिथ्या वैगेरे घेऊन त्यांनी यावै. त्याप्रमाणे पुटील मनसबा विचार करावा. ” म्हणोन खंडो बळाळ यांसि बोलेन जोवै असें सांगितले. तेव्हां प्रतिनिधि निःसीम लढाईचा इरादा व मनसबा करून आहेत, तेव्हां गुपरूपे जावै असें केले. खंडो बळाळ हे दुसरा वेश धरून गेले. आणि महाराजांस भेटून सर्व मंडळीस भेटले. इकडील सर्व वर्तमान सांगितले. तिकडील ऐकून घेतले. महाराज खेर हें पाहून राजकारण व सेनापतीचा व जे जे सरदार सेनापतींच्या विचारांत त्यांचे सर्व मजकूर समजावून सेनापतींस निरोप व पत्र खुणेचे घेऊन आले. आणि फौजेतील सरदार यांचे भेद करून

५१. चिटणीस प्रत ‘ शिवणे ’

त्यास अमान्य केलें.

५२ रोखा=मागणेचिठी, वरात.

५३. सिवार=शिवार=गांवाखालच्या ज

जवर गांवी सौडली, त्याशीं दडेली केली,

मीनी, शेंत वैगेरे.

सर्वांस कळले कीं, चिटणीस जाऊन आले. महाराज खेरे. एक लढाई करावी. ते कपटयुद्ध करावे. ऐसे ठारावून सर्वांचे इमानप्रमाण घेऊन एक विचार बहुत करून, भेद करून, पुन्हा महाराजांकडे खंडो बलाळ चिटणीस गेले. सर्व राजकारण विदित केले अणि सेनापतीपाणी आले. महाराजांनो हत्तीचे पार्या अंदु चालून लढावयाचे म्हणून सिद्ध होऊन बैंदूतर व टोप घालून हौदांत बसोन, धनुष्यवाण हातीं घेऊन, टाल तरवार वांधून पुद्धास उभे राहिले. सेनापति व ग्रतिनिधि सिद्ध होऊन लढाईस गेले. लढाईस प्रारंभ जाला. ग्रतिनिधि व आईसाहेबांचे लग्याचे सरदार बहुत लढले. तिकडून परसोजी भोंसले [व] चिमणाजी दामोदर यांणी घोडे चालवून लढाई केली. त्यांत महाराजांनो हत्ती चालवून तिरंदाजी केली. फौजेत मिसळले. दहा हजार फौज धीरकरी निवडून महाराजांनी चैंलून घेतले. सेनापति हे आपले घोड्यापर्यंत महाराजांचा हत्ती येईपर्यंत उभे राहिले. ग्रतिनिधि वैगेरे फौज मोड होऊन पळूळ लागले. तेव्हां सेनापतींनो आपले विचारांतील सर्व सरदार घेऊन, घोड्यावरून उत्तरोन, मुजरे नजर करून भेटले. महाराज तेथेच मुक्काम खेडचे मैदानी करून राहिले. सेनापतींनो आपली फौज एकवटून तीनैं कोशांचे अंतरे आज्ञा घेऊन जाऊन उत्तरले. ते भीमातीरी राहिले. याप्रमाणे लढाई मुक्काम मजकुरीं शके १६२९ सर्वजित् संवत्सरे सन समान मया व अलफ सालीं होऊन महाराज विजयी जहाले. लोकांनी कामे केलीं त्यास बहुमान बक्षीस दिल्ले. समाचार घेऊन जखमा बांधविल्या. ग्रतिनिधि पळोन सातारियास घेऊन किल्लेचा बंदोबस्त करून राहिले. आणि सर्व वर्तमान आईसाहेबांस लेहून पाठविले. त्यावरून त्यांणी पन्हाळा वैगेरे सर्व किलियांस हुशारी करवून, आणखी फौज लोक जमा करावयासि लागली. लढाई जहालियावरि दुसरे दिवशी सेनापति यांणी खंडो बलाळ यांस बोलावून नेऊन, महाराजांस विनंति करून, फौज व सरदार यांच्या भेटी व्हावयाचे विशीं विनंति करावी म्हणून सांगून पाठविले. त्यांणी जाऊन भेटीचा सिद्धांत केला. मध्ये डेरे होऊन महाराज पुढे जाऊन सर्वांचा सन्मान करून भेटी जाहल्या. नजरा होऊन सर्वांस यथायोग्य चादरी व शेळे घातले. आपलाले मिसळीसै उत्तरावे आज्ञा केली. यानंतर मुहूर्तेकरून सेनापतींस पदाचीं वस्त्रे बहुमान पद्धतीप्रमाणे हत्ती, घोडे जवाहीर दिल्ले. खंडो

५५. बरूतर=कवच, चिलखत. टोप= शिरखाण.

५६. धारकरी=तरवार बहादर, शब्दाळ कुशल वीर.

५७. चालून घेणे=हला करणे=अंगावर पदणे.

५८. 'तीस' असे चिटणीस प्रतीत आहे ते चुकाचें होय.

५९. मिसळीस-योग्य स्थर्वी, ज्याचा ज्ञा आंगी उत्तरायाचा परिपाठ त्या आंगी कोणी मार्गे कोणी उजवे आंगी, कोणी आघाडीस इत्यादि.

बळाळ यांस चिटणीशीर्चीं वस्त्रे, कमलदान, शीरपेंच, कंठी, चौकडा दिल्हा. आणि सरदार वैरे यांस सरदारी वस्त्रे बहुमान दिल्हे.

यानंतर कूच करून पुण्यास आले. रोखेपत्र आज स्वारी शाहू महाराज असे प्रांतांत करविले. पुण्याहून कूच करून, श्रीजेजुरीस येऊन, देवदर्शन करून, तेथें देवाची पूजा ब्राह्मणभोजन बडुत करून दानधर्म केला. देवास वस्त्रे, जवाहीर देऊन हत्तीवर घालून भंडार खोवरे उर्ध्वलें. जेजुरीचे मुक्कामाहून संकाजी नारायण सचिव, दत्ताजी शिवदेव राजाज्ञा यांस भेटीस येण्याविशीं पत्रे पाठविलीं. राजाज्ञा येऊन भेटले. त्यांस पदाचीं वस्त्रे दिलीं. सचिव यांणीं विचार केला जे, “आपण आईसाहेबांस इमान देऊन दूधभातावर हात ठेविला. तें सोडून जाऊन भेटावे तरि क्रियाभ्रष्टपणा येतो. न जावे तर हराम त्वोर व्हावे.” म्हणून राजगडीच जाऊन राहिले. याउपरि जीवित ठेवणे ठीक नाहीं असा विचार केला. महाराज चीरास कुलस्वामी सिद्धे यांचे दर्शन येऊन पुढे येऊन चंदन बंदन नजीक दहीगांव येथे वाई प्रांती येऊन मुक्काम केला. चंदन बंदनचे हवालदार, सुभेदार यांस पत्रे पाठविलीं. ते येऊन भेटले. त्यांस सर्फरैंज केले. किले घेतले. सातारियास पत्रे व प्रतिनिधींस पत्रे पाठविलीं. तेथे प्रतिनिधींनी लढाई देण्याची तयारी केली. शेखमिरा वाईकर जमातदार लोक मुद्दां सातारियावरी होते व प्रयागजी प्रभु सुभेदार व कारखानीस, हवालदार यांस पत्रे पाठविलीं असतां भेटीस न येत. तेव्हां शेखमिर्यांचे कविले वाईहून घरून आणिले. व लोक किल्यावरील यांचे कविले घरून आणून मोर्च्यास पुढे करून हळ्ळा करावीसे केले. भेदही करविला. हवालदार, सुभेदार व शेखमिरा व लोक यांणीं प्रतिनिधींस सांगितले, “आमचे कविले धरिले व महाराज राज्याचे खांबंद त्यांस किल्ला देऊन भेटावे.” ते गोष्ट ते न ऐकत. तेव्हां सर्वांनी एक विचार करून, महाराजांकडे राजकारण पाठवून, आमची तरवार किल्यावर झळकली म्हणजे महाराजांनी चालून यावे, ऐसे केले. आणि प्रतिनिधींस कैद केले. त्यांजकडील लोक खाली घालविले. तरवारीची बातमी बंदनावरून ठेविली होती. चमकतांच महाराज चालून गेले. सातारा हस्तगत झैला. सुभेदार व शेखमिरा व हवलदार येऊन भेटले. त्यांचा सन्मान करून बक्षीस देऊन त्यांची कामे

६०. याचप्रमाणे खेडच्या लढाईच्या पूर्वी आहमदनगराजवळ असतां शाहूने औरंग-जेबाच्या थड्याचे दर्शनास जाऊन मोठा दानधर्म केला, असे खालीकातान लिहितो. त्यावें वर्णन या बखरीत नाहीं.

६१. यांणी पुढे जलसमाधी घेतली.

६२. ‘सिद्ध’ असा सर्व प्रतीवा पाठ.

आहे. हा कुलस्वामी कोण? शीर येथे म्हसकोषाचे स्थान आहे.

६३. सफैराजी=उंजित, पोषाख व दरख देऊन सन्मान करणे.

६४. या पूर्वी बरेच दिवस शाहूला सातान्याभौवती वैदा देऊन बसावे लागले होते.

त्यांजकडे ठेविली. प्रतिनिधि कैदेत तेयेच ठेवून, त्यांचा बंदोबस्त बहुत योग्य. तेचा नित्य खर्चीस पाहिजे तें दांवे ऐसे करून ठेविले. वरकड किले परळी, वर्धनगड, महिमानगड वैगरे सर्व घेतले. त्यांस हवालदार दरखदार नवे जुने करार करून लोक वैगरे सांप्रदायप्रमाणे सनदा करून दिल्या. व बंदन नजी-क छावणी केली. दरखदार नवे जुने बदली करून शिरस्तेप्रमाणे लोक वैगरे [यांचा] बंदोबस्त केला.

या नंतर शके १६२९ सर्वजित् संवत्सरे सन समान मया व अलफ माघ शुद्ध पक्षी सातारेस येऊन, उत्तम मुहूर्त पाहून, राज्याभिषेक सिंहासन करून व्रतबंधपूर्वक समारंभ विधिपूर्वक केला. दानधर्म ब्राह्मणभोजन बहुत केले. अष्टप्रधान जै जे आले त्यांस यापद्धति पदाची वस्त्रे देऊन कार्य सांगितली. पूर्व मर्यादेप्रमाणे स्वस्तिश्रीची पत्रे लिहिण्यास प्रारंभ करून शिक्के आपले नांवाचे करून राज्य चालवू लागले.

यानंतर श्रीरामदास स्वार्मीची सर्व शिष्यमंडळी आकाबाई-प्रमुख मठाची व श्रीची पूजा चालवून होती. त्यांणी अधिकारी कोण करावे [म्हणून] डोंबगांवकर व सर्व संस्थानी मिळाले. शिष्यसंप्रदाय [चालवावा] किंवा वंश श्रेष्ठाचे* पुत्र आहेत, श्रीस्वार्मीची आज्ञा त्यांस आणावे, संस्थान त्यांणी चालवावे, अशी आज्ञा जाली होती; [परंतु] सर्वांस दुराशा आपण व्हावे ऐशी, यावृहन महाराजांस विचारिले. तेव्हां “ सर्वांनी समाधीपाशीं जमावे ” हें सांगितले व गंगाधर-स्वामी श्रेष्ठ, स्वार्मीचे वडील बंधु रामीरामदास, यांचे नांतु यांस आणविले. ते माहुलींस आले. त्यांस सामोरे जाऊन, अंबारीत बसवून, सातारेस आणोन परळींस जाणेस सांगितले. तेथें सर्व रामदासी संस्थानी मिळाले. महाराजही परळींस गेले. तेथें सर्वही आसने गादा टाकून मोठे मोठे योग्य शिष्य मंडळी स्वार्मीचे होते ते बसले. महाराज मंडपांत गेले. तों सर्वही आसने घालोन बसले आहेत. तेव्हां उभे राहून, गंगाधर स्वामीही बसले होते, त्यांस आसने सर्वांनी आपलीं काढून साष्टांग नमस्कार करावे सांगितले. सर्वांगसून करवून आपण साष्टांग न-मस्कार केला. आणि मेखला, शालजोडी वस्त्रे दिलें. श्रीरामचंद्रजींस व समाधींस दर्शन पूजा वस्त्रे जवाहीर करून गंगाधर स्वार्मीचे आज्ञेत चालावे सांगितले, त्यांजकडील गांव जमिनी वर्षासीने [यांचीं] पत्रे त्यांचे नावे करून देऊन चालविले. आधिपत्य गंगाधरस्वार्मींस देऊन गादीवर बसविले. शिवाजी महाराज यांजपासून चालले तसेच चालेल असे सांगितले.

इकडे आईसाहे [यांणीं] व शिवाजीराजे संभाजीराजे होते यांसह विचार केला [कीं आतां] पन्हाळ्यास राहूं नये. रांगणा बिकट जागा तेथे रहावे. म्हणून जाऊन राहिलीं.

* श्रेष्ठ=रामदासाचा वडील भाऊ गंगाधर स्वामी.

महाराज कूच करून पन्हाळा प्रांतीं जावयास निघाले, मार्गी बसंतगड वैरे घेतले. पन्हाळेस जाऊन मोर्चे लाबून पन्हाळे व पावनगड दोन्ही घेतले. कोळ्हापुरीं ठाणे बसवून प्रांत अंमल बसवून रांगण्यावर गेले. ते समर्थी आईसाहेबांस तेथें दम न निवे. यामुळे दोघे पुत्रसह रामचंद्रपंत अमात्यसुद्धां भालवणास निघो-न गेली. महाराजांनी रांगणेस मोर्चे लाविले. तेव्हां आईसाहेब यांणी खेम सांवत बाढीकर यांशीं राजकारण करून आणि आपली कुमक करून लक्षांत वागांवेसे केले. आणि कान्होजी आंगरे यांसि “ तुम्हांस सरखेल पद सुभा कोंकण राजाराम साहेबीं दिव्हें, [तेव्हां] सुम्हों या लक्षांत वागांवे, ” ऐसे इमान घेऊन त्यांचे लोक कुमकेस दोहांकडील आणोन रांगण्याचे मोर्चे मारावे कैरे करू लागलीं. तेव्हां महाराजांनी विचार केला जे, “ हल्ला करून किल्ला ध्यावा. ” म्हणून जातीने हल्ले बरोबर घोडा चालविला. किल्यावर चढले. चालले. तों डॅगरांत घोड्याचा पाय घसरला. तेव्हां जवळ शेखमिरा व खंडो बळाळ चिटणीस चालले होते. ते समर्थी चिटणीस यांणी झाडास पार्यू देऊन घोडा ओढून धरिला. शेखमिरा यांणी महाराजांस जलदी करून उत्तरून घेतले. यावरून उभयतंवर महाराज बहुत संतोषी होऊन वस्ते, मोत्यांचे तुरे व कंठचा दिल्ल्या. चिटणीस यांस पन्हाळ प्रांतीचे नौडगौंडीचे वतन पांच हजार रुपयांचे इनाम करून देऊन, शेखमिरास संजाम गांव इनाम कांहीं दिला. हल्ला तकूब झाली. मोर्चे कायम ठेविले. पुढे पर्जन्यकाल आला याजव-रून करवीर पन्हाळा येयें छावणीस आले. विशाळगड तालुका खंडो बळाळ यांचे बंधु निळो बळाळ यांजकडे होता त्यांस पत्रे गेली. ते येऊन भेटले. त्यांजकडे च सुभा सांगून तालुका ठेविला. त्या प्रांताचा बंदोबस्त करून महारा-ज सातारेस आले. चंदन बंदन खालीं छावणी केली. येतां धनाजी जाधव-राव सेनापति वृद्ध होते, त्यांचे पायास जखमेचा व्रण होता, तें [दुखणे] अधिक जाले. बडगांव वारणेतीरीं आहे तेयें वारले. शके १६३२.

यानंतर या समयांत बाळाजी विश्वनाथ, उपनांव भट, श्रीवर्घन येथील देशमुख, हे हबशी याचे वांकडे येऊन पेंच आला म्हणून कुटुंबसुद्धां देशी येऊन सासवड येये राहिले. तेयें अंबाजीपंत* पुरंदरे देशपांडये होते. त्यांचा यांचा स्नेह जाला. बाळाजी विश्वनाथ व पुरंदरे मिळोन जाधवराव सेनापति

§ किंवा ‘ पाठ ’ ही होईल.

६५. नाडगौंडीचे वतन—हे शेंकडा ३
रुपयाप्रमाणे मिळे. हे पाहिजे त्यास राजाने यावें भसें होतें. वेशव्यांची बस्तर आवृत्ति

तिसरी पृष्ठ १६ टीप ३३ पहा.

६६. ‘ कुळकणी ’ चिटणीस प्रत.

* ज्यांस ‘ आबाजी पुरंदरे ’ म्हणतात
ते. पुढे टीप ७५ पहा.

यांजकडील बैवतीच्या मामलती मत्त्यांनी करून मोगलाईतील हजार पांचशे स्वर बाळगून होते.

[इकडे] महाराज सातोरेस आलियावरि झाईसाहेब आणखी जमाव करून रांगण्यास आली. आणि पन्हाळा येथील हवलदार त्यांजकडील होते तेच महाराजांनी कायम ठेविले होते, त्यांशी भेद करून पन्हाळा घेतला. पन्हाळियासि आली. शके १६३३ खरनाम संवत्सरे इसक्षे अशार मया व अलफ, यांत आईसाहेबांचे पुत्र शिवाजी राजे यांस काळ्या फोडवा येऊन वैरले. धाकटी बाई राजसबाई व त्यांचे पुत्र संभाजी राजे गादीवर बसवून कारभार करूं लागली. त्यांणी ताराबाई साहेब यांस नजरबंद केले. त्या समर्थीं ताराबाईचे [पुत्र] शिवाजी राजे वारले, त्यांची स्त्री भवानीबाई तीन महिन्यांची गरोदर होती ती नऊ महिने पूर्ण होऊन प्रसूत जाहली. पुत्र जाहला. रामराजे नांव ठेविले. शके १६३४. त्याचा घात करावा अशी बुद्धि राजसबाई यांस होऊन प्रयत्न करूं लागली. हें आढळलियावरून मूल वारले असे करून भगवंतीरव रामचंद्र अमात्य यांचे अनुमते दाई व कांहीं माणसे देऊन बावड्यांत त्यांचे वाड्यांत कांहीं दिवस [त्यांस ठेविले.]

शाहू महाराज यांणीं जाधवराव वारले त्यांचे पुत्र चंद्रसेन जाधवराव यांस सेनापतिपद देऊन बहुमान यथापद्धति वर्त्ते जरीपटका दिला. परशारामपंत प्रतिनिधि कैद केले. प्रतिनिधिपद गदाधर प्रल्हाद नाशिककर यांस दिल्हें. हे यवनापासून मार्गीं येतां कामास आले होते. म्हणून सर्फराजी केली. कांहीं दिवस [काम] केले. नंतर परशारामपंत यांणीं सरकार लक्षांनी वागावें ऐशी निखालसता केली. मोठे कार्यकर्ते जाणोन कैदेतून मुक्तता करून त्यांचे प्रतिनिधिपद देऊन वर्त्ते बहुमान देऊन दिल्हें. आपलेसे केले. कृष्णाजी जोशी नाईक माळव्यांतून येतांसेवा चाकरीचे उपयोगीं पडले, याजवरून पोतदारी पुंडे^{७७}

६७. बाबत—हक, अंमल.

६८. मार्गे टीप ४८ व थोरले शाजाराम महाराज यांचे चरित्र पृष्ठ ७४ टीप ३० आवृत्ति दुमरी पहा. शाजाराम यांचे चरित्रांत दोन्ही प्रतीत दिलेले शक चुकीचे आहेत. (चिटणीस प्रत १६३८ व इंदू प्रत १६४२) तेव्हां शिवाजी—याला वेडा शिवाजी म्हणत असत—हा शके १६३३ मध्ये मरण पावला. आंड उफ १७१२ हा इसवी सन देतात तोही बरोबरच आहे.

६९. “रामचंद्रपंत अमात्य” चिटणी-स प्रत. भगवंतराव हा रामचंद्रपंताचा पुत्र

असावा. आंड उफ चिटणीस प्रतीतेंच अनुसरण करितात.

७०. पुंडे—शहाजीचा बाप मालोजी यांस देवीने वृष्टी दिल्याप्रमाणे वारुळांत द्रव्य अगणित सांपडले तें देवीच्या सांगण्यावरून श्रीगोदेकर शेषापा नाईक पुंडे यांजकडे ठेविले. तेव्हां नाईक यांणीं मालोजी यांस मेजवानी करून विनति केली की, “तुम्हांस श्रीनीं द्रव्य दिलें तेव्हां भाग्योदय तुमचा दिसता. उत्तम आहे. तुम्हांस हैलत राज्य प्राप्त जाहालियास तुमचीपोतदारी (पुंडे चालू.) .

चाभारगोदेकर यांस पूर्वपार होती, परंतु ते ताराबाईकडे राहिले यावरून यांस दिल्ही. नीळकंठ मोरेश्वर पिंगले प्रधान यांणी इमान आईसाहेबांस दिल्हे म्हणून रांगणा मालवणाकडे गेले. तिकडे वारले. त्याचे कनिष्ठ बंधु बहिरव मोरेश्वर महाराजांस येऊन भेटले. यावरून मुख्य-प्रधान-पद बहुमान वस्त्रे दे. ऊन दिल्हे. त्यांचा प्रांत कल्याण, जुन्नर, राजमाची वैगरे तालुका तावियांत त्यांजकडे दिल्हा. रायगड हबसी याजकडून सुटला नाही. कौंकण विकट ज्ञागा. हवा मानावयाची नाही. रायगड ही मावळ हवा. याजकरितां सातारा येथे कुण्डातीरीं व देश रहावयास योग्य जाणून साताराच रहावयास जागा करावी, म्हणून किल्ला नजीक शाहू-नगर ऐसे नांव ठेवून वस्ती करविली. पेठा वैगरे करण्यास कौल देऊन, शनवार, गुरुवार अशा दोन पेठा वाडानजीक करून, रहाणेस महाल रंगमहाल व धाकटे राणीचा महाल ऐसे करवून राजधानी केली. सावित्रीबाई राणी ही वारली. म्हणून दोन लम्हे आणखी करावीसे करून कुवारजी शिर्के यांची कन्या प्रथम केली. त्यांचे नांव सकवारबाई साहेब ठेविले. दुसरी मोहिते यांची कन्या केली. त्यांचे सैंगुणाबाई साहेब ठेविले, आणि मुख्यत्वे बिरुबाईकडे कृपा ठेवून राण्या लहान त्यांणी बिरुबाई सांगतील तसे चालवेसे केले. रामचंद्र नीळकंठ अमात्य आईसाहेब संभाजी राजे यांजकडे इमान दिल्हे याजमुळे तिकडेच राहून त्यांचे मसलतीत राहिले. सिमाजी रघुनाथ हणमंतेही तिकडेच इमान गुंतलेमुळे राहिले. त्यांचे बंधु अंबुराव व बाबुराव हणमंते येऊन भेटले. अगोदर काहीं दिवस गदाघर भट यांस अमात्य-पद दिल्हे [होते] हे भेटलेवर प्राचीन व वडिलोपार्जित हे जाणोन अमात्य-पद बहुमान देऊन अंबुराव यांस दिल्हे. संकाजी नारायण सचिव यांस महाराजांनी भेटीस येणे [म्हणून] पत्रे पाठविले होती. तेव्हां आईसाहेबांस इमान दिल्हे याजमुळे गेले असतां क्रियाप्रष्टता होती व महाराज धणी तख्ताचे व खावंद, न गेले तरी हरामखोरी येती. असे दोन्हीकडून संकट जाणोन आले नाहीत. यानंतर महाराजांनी बोलावण्यास काहीं फौज रवाना केली. त्यांचे स्वाधीन रायगड करून आपण अंबवडे येथे नागनाय तीर्थ आहे तेथे संन्या-सग्रहण [करून] देहत्याग करावासा विचार करून, विष हिरकणी घेऊन, संन्यास-ग्रहण केले. आणि जळसमाधि करून देहत्याग केला. शके १६३४

(मार्गिल पृष्ठावरून.)

वतनी आम्हांस परंपरागत करून शावी." ताप्रमाणे मान्य करून परस्पर आण शपथ शाळी. पुढे शिवाजी राजे यांणी राज्यसंपादन केल्यावर पूर्व स्मरून

७१. 'गुणबाई' असे चिटणीस प्रतीत आहे तें चुकीने पहले असावे. त्या स्व-गुणबाईवर शाहूचे प्रेम फार असे असे धावदशीच्या स्वार्मीच्या चारित्रावरून व पुढील मजकुरावरून स्पष्ट होते.

नंदननाम संवत्सरे सल्लास अशार मया व अलफ. हें वर्तमान महाराजांस श्रुत जाहले. आश्र्वय मानून त्यांचे पुत्र नारो शंकर दोन वर्षांचे पाळण्यांत होते, त्यांस बहुमान वस्त्रे सचिव-पदाचीं पाठविलीं. राज्ञेकर त्यांचे मुतालीक कारभारी होते त्यांस मुतालीकीचीं वस्त्रे देऊन त्यांचे हाते दरख व कामे सेवा घेतली. पन्हाळा रांगणा. मालवण वैरे इलाखे मात्र संभाजी राजे यांजकडे ते समयी राहिले. बंधुच आहेत, आग्रह करून कशास ध्यावे, म्हणून राखिले. वरकड प्रांत किल्ले यांचा बंदोबस्त केला. जे जे अष्टप्रधान, दरकदार, कारखानदार येऊन निष्ठेने राहिले त्यांचे अधिकार त्यांस देऊन चालविले. सरदार, पदाधिकारी, मरातब-दार आले त्यांचे मरातब सरंजाम सरदाऱ्या त्यांच्या त्यांजकडे चालविले. बडील असोन आईसाहेबांकडे राहिले आणि धाकटे येऊन सेवा केली, त्यांस धाक-ट्यांसच पदे, दरख दिल्हे. सर्वांचे सन्मान करून आपले लक्षीं लाविले. येवते-श्वराहून नहर बांधून शहरास व वाढ्यांत पाणी खर्चास नाही म्हणून बांधून आणन पाणी केले. सर्व मनुष्यमात्रास कृपा ममता लावून वेध लाविला. सर्वांस वाटावें कीं, आपले इतकी रूपा कोणावर नाही. तैनाता, नेमणुका, नमिनी इ-नाम गांव ज्याचे जसे श्रम साहस सेवा त्याप्रमाणे बक्कीस दावी. ज्याच्यापासून ज्या कामाचा उपयोग त्यांत एकादा अवगुण आहे तरि युक्तीने झांकून त्यान-पासून सोडवावा. गुण तितका प्रगट करून ध्यावा. माणसे वाढवावी. याप्रमाणे राज्याचा उदयकाल, वृद्धि व्हावयाची, हें समजोन पूर्वी वडिलांनी सर्व माणसे दुखविलीं, मारलीं, कारखाने बुडविले, त्यायेगे राज्यनाश जाहला. उग्र दंड, ब्रह्महत्या जाल्यावरून देव ब्राह्मण यांचे ठारीं बहुत निष्ठा. त्यांचीं वर्षासने सं-गोपन यथास्थित करून माणसांचा गुण ग्रहणच बहुत केला. आपलेसे करून वेधास लाविले. पौढ माणसे सर्वकाल सहवासास असावीं, त्यांच्या युक्ति व बुद्धि ऐकत असावें, त्यास सर्व विचार विचारून कायें करीत असावें, ऐसे केले.

चंद्रसेन जाधवराव मोंगलाईतील चौथाई सरदेशमुखी बाबतीचे अंमल बस-वावे, उगवावे म्हणून फौजा सनदा देऊन, पोखत सामान तयारी करून देऊन रवाना केले. दमाजी थोरात पाटस तर्फेतील हिंगणगांव येथे गढी करून पुंडपणा करीत होते. स्वाज्या करून लागले. व उदाजी चव्हाण हे करवीर प्रांती अथणीकडे राहून बडगांव येथे असोन, उभयतांहा संभाजी राजे यांचे लक्षांत राहून, सातारा प्रांतपर्यंत स्वारी करावी, चव्हाणचौथाई म्हणून ध्यावी, गांव लुटावे, मारावे, करून लागले. महाराजांनी सर्व कारखाने किल्ला सातारिया-वरि ठेवून वरता वाढा बांधविला. शाहू-तलाव म्हणून तळे केले. कांहीं लोक वरते [कांहीं] खालीं रहावे असे केले. जाधवराव सेनापति यांचे पदरी बा-त्राळी निश्चनाय बाबतीच्या मापलती करून होते ते फौजेत जाधवाव या

समागमे होते. एके समयीं लष्करचे कूच जाले. रैंवे पडली. त्यांत हरण उठले. त्याचे मार्गे पिराजी रैंकैत म्हणून बाळाजीपंत यांजकडील पथकांत शिलेदार होते ते लागले. पुढे मुक्काम होऊन डेरे राहुट्या जाल्या त्यांत ठ्यासराव म्हणून ब्राह्मण कारकून जाधवराव यांजकडील होते, त्यांचे राहुटींत हरण शिरले. त्यांचे मार्गे पिराजी राऊत लागून गेले. राहुटींत पाठीशीं आले म्हणून ठ्यासराव राहुटीचे तोंडीं उभे राहिले. तों हे जाऊन “आमची शिकार दावी” म्हणू लागले. तेव्हां ठ्यासराव “आम्ही ब्राह्मण, आमचे राहुटींत आले. पाठीस निघालें तें देतां नये. मारू नये.” बोलले. राऊतही आग्रहास आले जे, “आमची शिकार आम्ही नेऊ.” असा उभयतांचा आग्रह. तेव्हां पिराजी राऊत यांणी भाला टाकिला. तों हे पुढे जाले यांस लागला. जखम जाली. हें पाहून पिराजी राऊत जाऊन बाळाजीपंत यांस वर्तमान कळविले. “अशी गोट घडली, या उपरि बचाव करणे आपणाकडे आहे,” म्हणून सांगितले. तों हें वर्तमान सेनापतीस समजले. ब्राह्मणावर वार टाकिला. जखम शिकारीसाठीं केली. हें अयुक्त जाले. म्हणून पारपत्य शिक्षा त्यास करावी, [असें] ठरावून बाळाजी-पंत नानांस सांगून पाठविले जे, “तुम्हाकडील स्वाराने ब्राह्मणावर जखम केली; त्यास पाठवून दावा. चौकशी करून शिक्षा जाली पाहिजे.” तेव्हां बाळाजी-पंत नानांनी सांगून पाठविले, “हरणावर भाला टाकिला तों राव मध्ये आले याजमुळे लागला. अपराध खरा, परंतु सरकारच्या पदरचे लोक आहेत. येऊन आम्हांपाशीं पोंचले. पाठीस पडले. त्या अर्थी क्षमा करावी. पारपत्य करणे, तै. नात वुडवणे, घालवणे, दूर करणे आम्हीच करितो.” असें सांगून पाठविले असतां सेनापति आग्रहास पडले जे, “त्याचे पारपत्यच जाले पाहिजे. पाठवून दावे.” ते समयीं बाळाजीपंतही आग्रहास आले. कळोन स्वार पथके रवाना केले जे, “सुप्रयुक्त राऊत हातीं न देत तरि हळा करून पथक लुटून धरून आणावे.” हें वृत्त कळतांच हेही पथक तयारी करून कूच करून निघोन चालले. लोकांस ताकीद केली जे, “जमून जाऊ नये. योडे योडे टोळ्या करून च्हूं वाटेने निकडे जेसे कळेल तसे निभावून जेजूरी, सासवड येणे स-बीनीं येऊन पावावे.” आपण शें सवार्णे स्वारानिशीं एका मार्गे निघोन चालले. हें वर्तमान जाधवराव यांस समजलियावरून दोन तीन हजार फौज जमवून पाठविली. “त्यांच्या मार्गे जाऊन जेये सांपडतील तेयून धरून आणावे,”

७३. रव पडली=रांग लागली.

७४. ‘पि (प) दाजी’ चिटणीस

प्रत. पुढेही ‘पदाजी’ असाच शा प्रतीचा

पाठ आहे. इंदूर प्रत ‘पिदाजी’ देते. को-

लापर प्रतीत ‘पिराजी’ असें आहे.

७५. सुप्रयुक्त=वन्या बोलाने, नीटपणे,

सांगून खाना केले. बाळाजीपंत यांणी अंबैजीपंत पुरंदरे यांचे हातून सचिव यांशी राजकारण कठन पुरंदर किलियाचे आश्रयास जाऊन राहिले. बाळाजी-पंत फौज गेली त्यांचे हातीं लागले नाहीत. हें वर्तमान कठलियावरून [सेनापतींनी] अपण खांसा फौजसुद्धां कूच करून, बारामतीवरून मुरुंपे येयें येऊन सचिव यासि सागून पाठविले जे, “ बाळाजीपंत यांस तुम्ही आश्रय देऊ नये. दिल्हा असतां आम्हास तेयें येणे प्राप्त आहे. तुमचे मुलकाची खाराबी होईल.” यावरून सचिव यांणी बाळाजीपंतांस सूचना केली, “ तुमचा परिणाम येये लागणार नाही. यावरून उभयतां पुत्र बाजीराव [व] चिमाजी आपा होते ते व कुटुंबसुद्धां अंबाजीपंत पुरंदरे यांसि घेऊन, तेथून कूच करून, धुमाळ, शिलंदार पथकांत चाकर होते, त्यांचे घर परिचे येयें होते, त्या विरुद्धाने उतरेन, आणखी पांच सातशे नवे स्वार ठेवून, जमाव करून, नीरेवर आले. तो सेनापतीने लोक पथके आडवी खाना केली. त्यांची यांची गांठ नीरेवर पडली. येडी लढाई झाली. तेव्हां सेनापती-बराबर फौज सरंजाम भारी. आग्रहास पडले. याउपरि आपला परिणाम महाराजांस शरण जाऊन आश्रय केल्यावांचून लागत नाही; ऐसा विचार करून पांडवगडची माची येव, जागा बिकट लोक सुद्धां दम खावयास योग्य आहे; तेयें लोक ठेवून, महाराजांकडे सांगून पाठवून, विचार आणवून, तेयें जावेसे करून, पांडवगडचे माचीस जाऊन उत्तरले. आणि अंबाजीपंत पुरंदरे यांचा व खंडो बळाळ यांचा स्नेह आहे. यांचे वाद प्रकरणी जाणे येणे त्यांत [स्नेह] जाला होता. त्यांचे विद्यमाने बोलणे करावे म्हणून [त्यांस] पाठविले. त्यांणी जाऊन भेट घेतली. आणि तीभयतां मिळोन महाराजांपाशी बोलणे केले जे, “ बाळाजीपंत शहाणे कर्ते शिपाई मोठे माणूस यांजवर सेनापतीने असे गुदरले म्हणून स्वाभीस शरण आले. सेनापतीपासून रक्षण करण्याचे अभय देऊन, रक्षिले पाहिजे. संरक्षण होण्यास अन्य त्राता कोणही नाही. बाळाजीपंत बहुत चतुर मनसव्याविषयीं व शिपाई मोठे धाडसाचे आहेत. मोठीं काऱ्ये करावयास सेवा करण्यास योग्य आहेत. ” ऐसे समझाविले. यावरून त्यांचीं पत्रे आलीं तीं पाहून, माणूस शहाणे, आपलेपाशीं ठेवावयास योग्य, आपणांस चांगले माणसांचा संग्रह करणे

७५. अंबाजी त्रिंवक—हे पुरंदरे यांच्या घराण्याचे मूळपुरुष. हे सासवडचे देशपांडे. त्यांचे नाव ‘ आबाजी पुरंदरे ’ असें ग्रांट डफ सुद्धां सर्व इतिहासांत दिलेले सांपटते तें चुकीचे होय. ‘ अंबाजी ’ हें खरें नाव त्या वस्त्रिच्या दोन प्रतीत असून पुरंदरे यांचे छापील बंशा-

लींत ही हेंच दिलेले आहे. ग्रांट डफ म्हणतात हे कुळकणी होते.

७६. धुमाळ व विलाजी जाधव यांणी बाळाजीस पांडवगडास पोंचविले. ग्रांट डफ. धुमाळ घराणे हली वीरास राहते. जाधव हे परिच्यास आहेत.

७७. चिटणीस व पुरंदरे.

आहे, [तेव्हां] जाधवराव आग्रहास पडले, त्यांस समजोन सांगोन घडेल तसें करणे, आपणांस शरण आले, तेव्हां प्राप्त आहे. म्हणून अभय-पत्र देऊन, हुजूर यावै सांगितले.

हें वर्तमान सेनापतींसही समजले. बाठाजीपंत महाराजांचे आश्रयास गेले, व त्यांजला महाराजांनी अभय दिल्ले. यावरून त्यांणी पत्रे पाठविलीं जे, “ बाठाजीपंत यांस स्वार्थींनी आश्रय दिल्ला असतां आम्हांस महाराजांचे पाय सुट-तील. आम्हांस त्यांचे पारपत्य केल्यावांचून रहावयाचे नाही.” यावरून महाराजांनी सेनापतींस पत्र लेहून खंडो बळाळ चिटणीस यांस बहुत प्रकारे पर्याय सांगन रवाना केले असतां, त्यांचा आग्रह बहुत पडला. यावरून परत आले. आणि त्यांचे आग्रहाची बोलणी समजाविली. तेव्हां महाराजांनी हैवतराव निंबाळकर सरलष्कर यांस पत्रे पाठविलीं जे, “ सेनापतींस सरकाराशी विरुद्ध करण्याची बुद्धि निर्माण जाली आहे; तरि तुम्ही आपला जमाव असेल तो घेऊन व नवाही जमा करीत करीत सेनापतींस मोकाबला देऊन जलद उंतरावै. इकडून हुजूरातची फौजही तुम्हांपाशी येऊन पावेल.” म्हणून काहीं सरदार रवाना केले. सरलष्कर फलटणावरि येऊन उत्तरले, हें वर्तमान सेनापतींस समजून पांढवगडचा रोख सोडून सेनापति दहीगांव जेऊर येथे उतरले. सरलष्कर यांसि महाराजांची आज्ञा घाटावर येण्याविशीं गेली. ते आदरखीचा घाट चढून त ले बीं चे कु लैं चे मुक्कार्मी आले. तों सेनापतीही घाट चढून पुढे आले. ते समर्यां सेनापतींस पुन: महाराजांनी सांगून पाठविले जे, “ तुम्ही सरकारची अवज्ञा करावी, सरकारी फौज सरलष्कर यांशीं लढाई करावी, हें तुमचे सेवाधर्मास विहित नाही.” तत्रापि सेनापति विचारावर न येत. लढाई करावी हाच आग्रह पाहून सरलष्कर यांसही पत्रे पाठविलीं कीं, “ लढाईस आलियावरि तुम्हींही सेवेची शर्त करून लढाई द्यावी.” आणखी हुजूरात पागा लोक कुमकेस रवाना केले. यावर सेनापति सरकारची फौज कमी, आपली ज्यास्ती, म्हणून लढाईस चालून गेले. लढाई बहुत तारफेची झाली. सरलष्कर व हुजूरात यांणी महाराजांचा प्रताप निशाणे चालवून घोडे घातले. त्यांत सेनापतीचा मोड जाहला. फौज सुद्धां पळाले. ते पुनः रहिमत-पुरावरि जथून दरमजल पन्हाळियास गेले. संभाजीराजे यांस भेटून बडगांव गुंमठें, शिरोईं, व कोल्हापूर हीं ठाणीं घेऊन त्यांसै दिलीं. कागलकर, घाटगे

७८. डतरावे-हलके करावे, गो जिर-
वावी.

७९. ही ओळ नीट लागत नाही.
८०. ‘गुमठ’ चिटणीस प्रत ‘कुमठे’
इंदूर प्रत.

८१. ‘शिरवळ’, ‘शिरळे’ असेही
पाठ आहेत.

८२. त्यांस=संभाजीस. हीं ठाणीं इतके
दिवस शाहूकडे होतीं असे होतें.

व काटक लोक असा आणखी जमाव करून बालेघाठी निघोन गेले. आणि प्रतिज्ञा केली कीं, “ सरलष्कर यांशी लटाई करून त्यास मोडावै, तर आंगा-वरि दुसरीं वस्त्रे ध्यावै; व महाराजांनी बाळाजीपंत यास हवालीं केले तरि महाराजांस भेटावै, मुजरा करावा, नाहीं तरि भेटावयाचे नाहीं.” असे आग्रहास येऊन विरेस पडले. आणि मोगलाईत राजकारण करून, किलीजीखान नबाब यास भेटले. त्यांणी साठ लक्षांची जहागीर फौज सरंजाम व जातीस नेमिला. त्यांजवरावर धारराव प्रभु कळंबेकर सरकारचे सरदार होते तेही तिकडे गेले. त्यांस त्यांतच नऊ लक्षांची जहागीर व साहेब नौबत वैगैरे दिले. आणखी प्रातबर सरदार त्यांचे निसवतीचे काहीं गेले त्यांस योग्यतेनुरूप दिल्हे.

[इकडे] सरलष्कर फत्ते करून महाराजांस येऊन भेटले. त्यांची तारीफ करून बहुत सन्मान केला. त्यांस जहागीरीचे बंदोबस्तास जाण्यास निरोप दिला. ते गंगातीरीं गेले. तेव्हां सेनापतीने काहीं नबाबाकडील फौज कुमकेस घेऊन, व पांढरे वैगैरे सरदार घेऊन, सरलष्कर यांजवर चालून लटाईस आले. ते समर्यां महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांस सरदारी सांगून, सेनाकर्ते असे पद बहुमान वस्त्रे देऊन काहीं पागा व हुजरात वरावर देऊन [पाठविले.] सरलष्करही पुणे प्रांती आले. ते हे मिळोन पुरंदरानजीक नारायणापाशी राहिले. सेनापति चालून आले. तेयें लटाई बहुत मातवर झाली. सरलष्कर व बाळाजीपंत यांनी जातीने शिपाईगिरी करून तरवार केली. प्रहर दोन प्रहर लटाई होऊन आडून उभे राहिले. मोंगल लोकही आडून उभे राहिले. दोहांकडील चांगलीं माणसे बहुत कामी आलीं. समतुल्य लटाई, एक-मेकांस हटेनात, अर्से होऊन सायंकाळ जाहलियावरि उभयतांही मार्गे सरून आपलाले तळावर जाऊन राहिले. नंतर बाळाजीपंत व सरलष्कर यांस तुम्हीं सालपेच्या घाटाखालीं मैदानांत यावै लिहिले. यावरून कूच करून आले. पुण्यास उपद्रव लागेल म्हणून आणविले. सालपै याजवर राहिले. सेनापति नीरेवर येऊन उत्तरले. आणि “ तह व्हावा, स्वामीचा आग्रह बाळाजीपंत आमचे हातीं द्यावयाचे नाहीत तरि आपणांपासून घालवून द्यावे. आम्ही बाळाजी-पंतांपाशीं वांकडे चालणार नाहीं, ” येविशीं खात्री करून ऐशीं बोलणीं पडलीं. तेव्हां महाराजांनी सांगन पाठविले, “ या गोष्टी घडावयाच्या नाहीत. तुम्हीं आग्रह सोडून येऊन भेटावै. तुमची सेवा तुम्हीं करावी. ” ती गोष्ट न माने. विचार केला जे, “ शेवटवरि महाराजांशीं हरामखोरी करून लटाई करावी [तर] युद्धच महाराजांशीं करून परिणाम लागावयाचा नाहीं. ” समजोन चिठ्ठकोदें

< ३. किलीजखान=निजामउल्मुक. हा | ता (१७१३/१३) तो हैं राजकारण आय-पहिल्यानेंच दक्षणच्या सुभ्यावर आला हो- | तेच त्याजकडे आले.

भालकी वैगेरे जहागीर नबाबांनी दिली तिकडे निघोन गेले. यानंतर महारा-
जांनी त्याचे घराण्यांतील संताजी जाधवराव यासि आणून सेनापतिपदाची व-
स्त्रे सरंजाम याच्या सनदा करून दिल्या.

या समयांत प्रतिनिधि परशारामपंत यांनी विशाळगड तालुका आपणांत
द्यावा म्हणून आड घातली. खंडो बळाळ यांचे बंधु निळो बळाळ यांजकडे
सुभा होता, त्यांस आणून बहिरव मोरेश्वर पिंगळे मुख्य प्रधान यांचा कारभार
मुतालकीचा सांगून व तालुका दुसरा देऊन, विशाळगड प्रतिनिधीस दिला.
त्यांनी त्यांचे वडील पुत्र कृष्णाजी परशाराम यांचे नांवे करून देऊन त्यांस
कारभारी मोरो शामराज करून देऊन पाठविले. कांहीं दिवशीं त्यांचे बुद्धीस
भेद करून, मोरो शामराज यास मेळवून घेऊन, तालुका संभाजी राजे यांज-
कडे दिला. हा दोष आला. आणखीही किलियांची राजकारणे केली. हे वृत्त
महाराजांस कल्ले. यावरून प्रतिनिधीस कैदेनून सोडून पद देऊन सर्फाराज
केले असतां पुन्हा संभाजी राजे यांजकडील पक्ष सुटत नाही. पुत्रांनी केले हे
त्याचे संमतीवांचून कसै होईल ? म्हणून तत्काल चौकी पाठवून कैद केले.
महाराजांस बहुतच कोध आला. आणि समक्ष प्रतिनिधीस आणिले आणि डोळे
काढावे ऐसा मनांत आवेश येऊन जेठी पैलवान बोलावून आज्ञा केली जे,
“ तक्का उरावर ठेवून डोळे काढावे. ” ऐजी आज्ञा केली. ते समर्थी जवळ
लोक होते त्यांची कोणाची शक्ति रदबदली करण्याची न होय. जेठीने तक्का
आणोन उरावर ठेविला. आणि पाय दिला. दोन प्रहरचा समय. जवळ मातवर
मुत्सदी कोणी नाही. [अशांत] खंडो बळाळ चिटणीस घरीं स्नान करीत
होते त्यांस हे वर्तमान समजतांच तसेच धांवून येऊन जेठीने उरावर गुडध्याचा
पाय दिला तो पाहून आधीं जेठी मागून धरून [त्यास] माघारे पाडिले. श-
रीरेकरून बलाद्यही होते. तसेच पुढे जाऊन महाराजांस साष्टांग नमस्कार घा-
लून हात जोडून उभे राहिले. जे “ मी सर्व प्रकारे अपराधी आहे. आधीं
माझे डोळे काढणे, किंवा शिरच्छेद करण्यास हुक्म व्हावा. नंतर प्रतिनिधीचे
पारपत्त्य पाहिजे तसे करण्यास आज्ञा व्हावी. ” ते समर्थी महाराजांस कोध न
साहे. उत्तर न करतां उठोन माजघरांत गेले. क्षण एक उभे राहून पुन्हा दा-
रांत येऊन बोलले जे, “ काय म्हणतां ? ” सर्वांग, होट, कंपायमान, कोध
सांवरेना असा आला. तेव्हां यांनी पुन्हा विनंति केली जे, “ महाराज ! ब्राह्म-
णास इतका उग्र दंड होऊ नये. पूर्वी संभाजी महाराजांनी केले त्या योगे रा-
ज्याची व्यवस्था कशी झाली, हे सर्वज्ञाण स्वामी आहेत, [मी सांगणे नलगे,]
यास्तव मी आज्ञेशिवाय जेठीस उठविले हा अपराध माझा जाहला. ” असे बो-
लले वरि पुन्हा महाराज “ काय करावे ते सांगा ” असे बोलले. तेव्हां विनंति

केली जे, “ परशरामपंतसारिखे पराकमी सेवक माणूस असे मारूं नये. मोठे अघटित कामावर घालून मारावे. बेडी घालावी कैदेत ठेवावे. ” यावरुन बेडी आणवून लोहार आणवून घालण्यास आज्ञा झाली. ते आणविली. नंतर आण-स्वी विनंति केली कीं, “ सरकारचे प्रतिनिधि, यांपरते दुसरे कोणी मोठे नाहीं. यांस रुप्याची बेडी असावी. ” “ ते घालावी ” अशी आज्ञा जाहलियावरि मो-क्या रुप्याच्या सांखब्या घालून, किळ्यावर सर्व तजवीज करून, भोजनाची वैगरे तर्तूद बहुत चांगली ऐसे राखून ठेविले. नंतर किळ्यावर घातले. नंतर नारो प्रलहाद, गदाघर प्रलहाद यांचे भाऊ, यांस प्रतिनिधिपद दिव्यं. तें शके १६३३.

बहादूर शाहाजादे दक्षिणेतून सर्व कौज व शिवाजी महाराजांची सर्व दौलत खर्जीना औरंगजेबांनी नेला तौ सुद्धां निघोन दिल्लीकडे गेले. तो अजमशहा तरखतावर बसून तिकडील वजीरखान वैगरे अनकूळ होऊन पादशाही करूं लाग्ले. सर्व सरदार सुभे राजेरजवाडे एक करून पुढे चालून बाहेर आले. हेही दिल्लीनजीक जाऊन पावले. दोहोंकडील पोखत सामान पठाणी कौज आडून उभे राहून तोपखाना गारद जंगी सामान मातबर लढाई जाहली. बहुत तारफेची लढाई [झाली.] घोडे माणूस व सरदार बहुत पडले. हत्ती रणांत पडले. ऐसे तुंबवळ युद्ध झाले. रक्ताचे पाट वाहिले. अजमशहाचा मोर्ड जाहला. बहादुरशहा फते पावले. ते हत्ती चालवून तिरंदाजी करीत करीत गेले तें अजमशहापुढे आले, ते तीर लागून ठार पडले. बरावरचे सरदार कौज राहिली ते सर्व बहादुरशहास येऊन भेटले. अलम अल्लाखान सैद मनसव्यांत लढाईत बहुत कामास आले. त्यांस बहादुरशहांनी वैजीरी दिली. किलीजखां

८१. हा प्रमंगी चिट्ठागेसांनी परशरामपं-
ताचा जीव वांचविला, हा उपकार स्मरून
पुढे प्रतीनधीकडे थाद्राचे दिवशी चिट्ठण-
सांकडीन एहा खांसास भोजनास वलावून
त्याजला थाद्राचे ब्राह्मणांवरो ग्रन्थ जेवाशया-
स बसवीत. असे एका ठिकाणी लिहिलेले
आढळते. हा क्रम बरेच दिवस चालला
होता.

८२. ही मार्गे दाखविलेलीच चक्र होय.
बहादुरशहा वडील. तो दिल्लीकडे असून
तोच तलनशीन झाला. अजमशहा धा-
कडा. तो दक्षिणेतून साम्राज्य मिळविण्या-
कीतां हिंदुस्थानांत गेला.

८३. अजमशहाचा पराभव होऊन तो
माराला गेला हें मात्र बरोबर आहे. याच्या
बाजूस द्वुतिकरखान होता. तो पुढे ब-
हादुरशहाकडे गेल्यावर त्याजकडे दक्षणचा

सुभा भांगितला. ही लढाई आप्रया-
जवळ झाली.

८४. ही बखर लिहणाराची चक्र होय.
बहादुरशहास जय प्राप्त झाला. तो दिल्लीस
जाऊन थोडगाच दिवसांनी मृत्यु पावला.
त्याचे जागी द्वुतिकरखा यांगी जहांदार-
शहा यास बसविले. इतक्यांत बहादुर-
शहाचा नातु फिरुकशीर, बहार पांती होता,
त्याने अबुदुला व हसन ह्या दोन सम्यद
सरदारांशी सधान करून, त्यांची कौज कुम-
केस घेऊन जहांदारशहावर चाल केली.
जहांदारशहा नाश पावला. द्वुतिकरखां
यास फांस लावत मारिले. अणि किरुक-
शीर तलनशीन होऊन त्याने अथदला
याजकडे ब्रक्षीगिरी व हसनकडे वजीरी
अमे अधिकार दिले. ह्या गोष्टी १७१२०-१३
मध्ये झाल्या. त्याच वेळी सम्यद यांनी

निजाम उल्मुख याजकडे दक्षिण सहा सुभ्याचे जाहागिरीचे अमलाचा सुभा होता. तो तीर्तीर करून सैद याचे भाऊ हृसन अळ्ळाखान सैद यांस सुभा दिल्हा. शहरात जाऊन पादशाईचा बंदोबस्त करून तस्तावर बसले. हृसन अळ्ळाखान दक्षिणचे सुभ्यावर येतां मातवर माणूस दक्षिणचे माहीतगार बराबर यावे म्हणून पादशाहा यांनी संकाजी मल्हार सचिव चंदीहून काशी-वासास गेले होते ते बहुत शाहाणे कर्ते ऐसे ऐकून त्यांस बहुत आग्रह करून काशीहून आणवून त्यांचा बंदोबस्त चांगला करून देऊन सैदाचे बराबर कारभारी करून दिल्हे. निजाम उल्मुख यास तगिरी जाहली हें कळले. त्यावरून फौज व जमाव सुद्धां दिलीस जाण्यास निघाले. तों बराणपुरानजीक सैदाची गाठ पडली. हिशेब व वासर्लांत देऊन नंतर जाण्यास सांगितल्यावरून थोडीशी लढाई पडली. नंतर तह ठरवून निघोन गेले. सैद औरंगाबादेस पोचून सुभा करूं लागले.

दमाजी [थोरात] पाटस वैगरे प्रांती राहून बंड करून मुलकांत खंडणी घेऊं लैंगले. त्याचा बंदोबस्त करावा म्हणून योडा बहुत जमाव देऊन बालाजी विश्वनाथ यांस पाठविले. ते जाऊन लढाई जाहली. त्यांनी ठाण्यांत राहून फितूर दगाबाजी करून बालाजीपंत व अंबाजीपंत पुरंदरे यांस धरिले. आणि पैका खंडणी द्यावी म्हणून अंबाजीपंत पुरंदरे यांस तसदी बहुत केली. रात्वेचे तोबरे वैगरे अविचार केला. यावरून खंडणी ठरवून हरतऱ्हे निघावे. फौज रवाना केली असतां दगा करतील. हुम्रे करून निघावे म्हणून महाराजांनी सूचना पाठविली. यावरून ठरावून अंबाजीपंत व पिलाजी जाधव यांनी आपणावर तसदी सर्व सोसून बालाजीपंत यांस तसदी न लागू देतां त्यांस ठेवून पैका तरतूद करून आणितो म्हणून बाहेर येऊन, ठरावाप्रमाणे ऐवज नेऊन देऊन, बालाजीपंत सुद्धां निघोन आले. नंतर नारो शंकर सचिव जमाव घेऊन दमाजीवर चालून गेले. त्यांसही भोड करून धरिले. यावरून बालाजीपंत यांणी पिलाजी जाधवास पाठवून मध्यस्ती करून ऐवज ठरावून देऊन आणिले. ते समर्थी सचिव यांची मातोश्री येसूबाई यांजपासोन पुरंदर किळा आपणाकडे ध्यावा ऐसा करार करून घेतला. आणि महाराजांस अर्ज करून सासवडास कुटुंबे ठेवण्यास वैगरे उपयोगी आहे म्हणून किळ्याच्या सनदा आपले निसवतीस द्याव्या ऐशा करून घेऊन घेतला.

निजामउल्मुख यास दक्षिणचे सुभ्यावर पाठविले. (मार्गे पृष्ठ २३ टीप < २ पहा.) पुढे किरुकशीर व स्थियद यांचे वैमनस्य पडून त्यांने हृसन यास आपणापासून दूर करावे म्हणून त्याची दक्षिणेच्या सुभ्यावर

रवानगी केली (१७१६-१७).

८८. तगीर=जस. तगीर करून=काढून.

८९. वासलात=एकंदर इकीगत.

९०. मार्गे पृष्ठ ११ ओळ २१ पहा.

जाधवराव मोगलाईत गेले त्यांजपाशीं शहाणे माणूस नारो राम शेणवी व होनाजी अनंत व आनंदराव होते. ते याउपरि यापाशीं राहणे उक्त नाहीं म्हणून महाराजांकडे निघोन आले. त्यांचा गौरव करून बंदोबस्त करून महाराजांनी ठेविले. महाराज खांसास्वारी श्री जेजूरीस देवदर्शनास आले. दमाजी थोरात यांस भेटीस यांवै ऐसे ठरावून भेटीस आणिले. इमान प्रमाण पाठविले यावरून आले. आणि महाराजांनी सांगितले जे, “ तुम्हीं याउपरि बंड न करितां श्रीपाशीं बेलभंडार देऊन आम्हांपाशीं रहावै. तुम्हांस सरदारी व कांहीं मुळूख जागीर देऊन उत्तम प्रकारे ठेवूं ” ते समर्थी त्याचे मुखांतून आले जे “ बैलभंडार कशास पाहिजे ! भंडार म्हणजे आमची नित्य खावयाची हळद ! बेल तरी झाडाचा पाला ! ! ” हे ऐकून महाराजांनी विचार मनांत आणिला जे, “ हे बेइमान व उद्धाम आहेत. आपण इमान देऊन आणिले यास दगा करून धरून धरणे ठीक नाहीं आणि यांनी बाळाजीपंत व सचिव यांस दगा करून धरून अमर्यादा केली. मातवर सामान पाठवून पारपत्य करणे काय अगाध आहे ? ” बहुतांचे बोलणे ये समर्थी यांस धरावै म्हणोन पडले. ते समर्थी महाराजांनी “ इमान दिल्है असतां हैं करणे सर्वथा करावयाचे नाहीं ” म्हणून सांगून बहुमान वस्त्रे देऊन निरोप देऊन लावून दिल्है. आणि महाराजांची स्वारी सातारां आली. आणि बाळाजी विश्वनाथ यांजबराबर फौज, पागा, व तोफखाना मातवर देऊन रवाना केले. बाळाजीपंत यांस घोड्यावर बसणे कांहीं कमी होते. परंतु शूर धारकरी [होते.] यांजबराबर घोड्याजवळ माणसे असोन ऐसे होते. सरलष्कर ही बरोबर दिल्है. ते जाऊन लढाई देऊन, त्याची फौज मोडिली. ठाणे यास तोका लावून ठाणे पाढले. भोवते घेरून ठाणे हळा करून घेऊन, दमाजी थोरात यास धरून आणिले. ठाणे पाडून टाकिले आणि थोरात यास बेडी घालून कैदेत ठेविले.

खटावकर ब्राह्मण राजे यांस महाराज ऐसा मोंगलाईतून किताब होता. ते पाळेगिरी करीत. त्यांजवर फौज देऊन बाळाजीपंत रवाना केले. तेबद्दां श्रीपत-राव हे परशाराम त्रिंबक प्रातिनिधीचे पुत्र महाराजांपाशीं मोकळे होते, त्यांस पर-शारामपंत यांणीं सांगून पाठविले, “ तुम्हीं सेनाकर्ते जातात त्यांजबरोबर या लढाईत जाऊन चाकरी व आपली शर्त असेल ती करून तरवार करून महाराजांस संतोषित करून आम्हांस सोडवावै. अगर मरून जावै. ” यावरून त्या लढाईत जाऊन, बहुतच शर्तीने दोन चार वेळ उलटोन तरवार मारली. खटावकर मंडळी बहुत शिपायी मर्द झाडून उभे राहून लढाई दिली. परंतु सरकारी सामान भारी. त्यांचा मोड जाला. नंतर तह करून महाराजांस येऊन

भेटून पदरीं पडले. त्यांजकडे तो गांव इनाम ठेवून तैनाता वैगेरे करून ठेविले. श्रीपितराव याणीं बहुत मर्दुमी करून तरतुदीने लढाई केली, हे बाळाजीपंत याणीं तारीफ समजाविली. याजवरून महाराजांची मर्जी प्रसन्न जाहली. नंतर परशरामपंत यांची याउपरि निखालस चालण्याची खातरजमा जाहली, हृषणजे सोडून पद सांगवयासि येईल [असें] बोललेवरून बाळाजीपंत व खंडो बळाळ चिटणीस याणीं खातरजमेचीं बोलणीं करून, परशरामपंत यांचा पक्केपणा करून घेऊन, समजाविलेवरून सोडून शफत प्रमाण घेऊन पुनः पद प्रतिनिधि बहुमैन वस्त्रे दिल्हीं.

कान्होजी आंगेर सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग वैगेरे जंजिरे^३ किल्ले लोकसुद्धां सं-भाजीराजे याचे लक्षांत राहिले. आणि [त्याणीं] बहिरोपंत पिंगले प्रधान यांजकडे कल्याण प्रांत तालुका होता, [ते] तिकडे गेले होते, त्यांजवर जमाव करून चालून जाऊन लढाई केली. त्यांत प्रधान यांचा मोड जाहला. प्रधान व निळो बळाळ यांस धरून कैद करून ठाणीं आपलीं बसवन राजमाची व लोहगेंड वैगेरे किल्ले घेतले. यावरून महाराजांस आंगेरे याचे पारपत्य करून, कोंकणप्रांत जंजिरे किल्ले सोडवावे, प्रधान सोडबून आणवे, प्राप्त जाले. तेव्हां हे मसलत बाळाजी विश्वनाथ यांस सांगेन दहा हजार फौज व दहा हजार पायदळ बराबर देऊन रवाना केले. ते राजमाची वैगेरे किल्ले घेत घेत, त्यांजकडील ठाणीं उठवीत उठवीत, व लढाई पडेल तेयें करीत कोंकणप्रांत गेले. तेव्हां कुलाबा प्रांतीं कुलाभ्यास कान्होजी आंगेरे होते. त्यारोचे अवचितगड, नांगोठणे तालुक्यांत गेले. आणि आंगेरे यांजकडे सांगून पाठविले जे, “तुम्ही महाराजांचे पदरचे मातवर सुमेदार. तुकोजी आंगेरे तुमचे वडील याणीं शिवाजीराजे महाराज थोरले यांजपाशीं सेवा निष्ठेनै करून वाढले. ऐसें असेंन शाहूमहाराज वडील, सिंहासनाचे स्थावंद, [ते] राज्यवर आले, राज्य करितात, त्याशीं दुरोळ्ये राहून धाकटे भाऊ यांजकडे मिळून सरकारी तालुके घेता^४ व प्रधान यांस धरून कैद केलें हा सेवकाचा धर्म कीं काय? यांत हरामखोरी घडती. पर्यंत मातोश्रीस इमान दिलें तर त्यांपाशीं राहें, सरकारी कामांत अमर्यादा करूं नये. किंवा ते^५ हृषपर जालियाउपरि तखताचे

१२. ह्या वेळीं बाळाजी विश्वनाथ व खंडो बळाळ हे प्रतिनिधीच्या निती उप-योगी पडले तें सांगणे नको.

१३. जंजिरा-जंजीरा=जलदुर्ग.

१४. लोहगड हा कारल्याचे दक्षिणेस तीन मैलूंवर आहे. राजमाची खंडाभ्यास्या घाटांतून हथीस पदतो.

१५. दुरोळ्या= (दोन + रोंख) फितूर,

वेळमारू (!)

१६. ‘देतां’ असा पाठ इवर व कोल्हाशूर प्रतीचा आहे तेयें ‘ धाकटे भाऊ संभाजी यांस देतां ’ असा निवाह केला पाहिजे.

१७. ‘ ते ’ मृषणजे संभाजी. या पूर्वी संभाजीचा पराभव झाला होता त्यास उद्दृश्म हे बोलणे असावे.

खावंद वडील्य यांजकडे येऊन भेटून सर्फराजी करून ध्यावी. हें दोन्होंही करणे नसल्यास आम्हांस महाराजांनी पाठविले [आहे.] तुम्हांशी लढाई करून ठाणी किले प्रांत तुमचे हातून घेणे प्राप्त आहे. लढाई सुरु जालियावरि पुंहा महाराजांची रूपा करून घेऊ म्हणाल तरि कदापि गोष्ट घडणार नाही. त्याचा विचार करणे असेल तो आवी करून सागून पाठवावे. महाजास श्रीभगवान् अनकूल होऊन पादशाही नजरबंदीतून तीर्थ्यांनी होऊन लावून दिल्लेह. राज्य प्राप्त जाहलै. आईसाहेब कनिष्ठ बंधु पराभव पावले. तेव्हां वडील तखताचे खावंद यांस भेटून रूपा संपादावी, हे उत्तम गोष्ट आहे. हें करणे नसल्यास सरकारचे मुलुकाची खराबी किळ्यांत राहून करणे ठीक नाही. मैदानांत आपले सामानसुद्धा तयारी करून लढाईस यावे. ” [असे] सांगून पाठविले, यावरून कान्होजी आंगरे याणी आपले ठाणी विचार केला जे, “ संभाजी धाकटे बंधूचे पुत्र, यांजकडेच शेवटपर्यंत राहून आग्रह धरून परिणाम नाही. आई-साहेबास शक्त दिली ते शर्त करणे ती केली. तीही कैदेत राहिली. संभाजी राजे यांस पुढे मसलत अथवा प्रताप करणेही कांही नाही. तेव्हां महाराज गाडीचे खावंद त्यांची चाकरी करावी, हे कांही हरामखोरी नाही. ” ऐसा निश्चय करून बाळाजीपंत सेनाकर्ते यांस सांगून पाठविले जे, “ आपण सर्व फौज मार्गे ठेवून कार्याकारण फौज घेऊन किळ्यानजीक यावे. म्हणजे भेटी होऊन बोलणी आहेत ती बोलोन विचार ठरेल तो [खरा.] आपले विचारे महाराजांची रूपा होय ऐसे करू. ” यावरून बाळाजीपंत सऱ्ही फौज करून नजिक जाऊन उतरले. आंगरे पुढे सामोरे येऊन बहुत सन्माने करून भेटी जाहल्या. मेजवान्या, व खर्चास देणे, बोलण्यांस सफाई होणे तशी जाली. हें सर्व वृत्त महाराजांस, “ आंगरे याउपरि महाराजांपाशी एक-निश्चेने सेवा करून आज्ञेत चालतात. येविशी खातरजमा शपथ होणे ती जाली. त्यांस पदाची वर्त्ते बहुमान व त्यांजकडील तालुका ठेवावयाचा त्यांच्या सनदा पाठवाव्या, ” लिहिले. व नवे किळे ठाणी कर्त्याण प्रांत वगेरे त्यांणी घेतले [होते] त्यांच्या सोडचिक्का घेतल्या त्या पाठविल्या. व बहिरोपंत प्रधान व निळो बल्लाळ यांस सोडवून आपणांपाशी घेतले, हें वृत्त [ही] लिहिले. यावरून महाराज बहुत संतोषी होऊन महाराजांनी सरखेल पदाची वर्त्ते बहुमान देऊन शिरस्तेप्रमाणे तालुका त्यांजकडे ठेविला. त्याची सालाबाद

१८. शाहूमहाराज.

१९. त्याणी होऊन=पादशहांनी आपण होऊत.

२०. हा बाळाजीपंतांचा निरोप ध्या- नांत ठेवण्याजोगा आहे.

१. येथे कोलापूर व इंदूर भर्तीत “संभा-

जी महाराज गाडीचे खावंद त्याची चाकरी केली तर ” असे लिहिले आहे तें चुकीने लिहिले गेले असावे.

नजर रसद याचे ठरावाच्या यादी व सनदा देऊन खंडो बळाळ चिटणीस यांजबाबर रवाना केल्या. ते जाऊन पावले. बाळाजीपंत व चिटणीस यांणी वस्त्रे, बहुमान, सनदा नेल्या त्या दिल्ह्या. पुढे निःसीमपणे महाराजांचे आज्ञेत चालावें ऐसे ठरले. चिटणीस यांस महाराजानों सरदेशमुखीचे वतन चौल प्रांतीचे दिल्हे होते व खांदीरी तालुका चिटणीस यांजकडे जंजिरेसुद्धां होता; तो आंगरे यांणी त्यांचे चुलते किलचवर होते त्यांस धरून वतनाचे कागदपत्रसुद्धां नेले होते ते माघारे देऊन वतन सुरक्षित चालावयाची अपली पत्रे आंगरे यांणी राजपत्राप्रमाणे करून गांवगन्ना व महालांस दिल्ही. आंगरे यांचा व हवशी याचा कलह वाढून तह बिघडला होता. याकरून बाळाजीपंत यांणी आपणांकडील फौज व लोक काही कुमकैस दिल्हे. ते व आंगरे यांजकडील लोक ऐसे जाऊन त्यांचा प्रांत मारिला. शह दिल्हा. याकरून त्याचे वकील येऊन तह ठराव जाहला. यापमाणे करून सरकारी मुलकांत त्याचा उपद्रव न लागावा, [असा बंदोबस्त] केला. आणि बाळाजीपंत सेनाकर्ते यशस्वी होऊन, प्रधान पंत यांत घेऊन, अवकाशेकरून आंगरे यांणीही येऊन भेटावेसे करून, महाराजांचे दर्शनास सातारियास आले.

[ते समर्थी] महाराज बहुत संतोषी जाहले. बहिरोपंत पिंगळे नाकंते, आंगरे यांशीं लढाई द्यावी किंवा त्यांजवर जरब राखून त्यांणी प्रांत किले बळाविले तेध्यावे, ते राहून आपले स्वाधीन तालुका केला तो गमाविला. आपण त्यांचे कैदेत सांपडले ते बाळाजीपंत यांणी सोडवून आगून तालुके सोडविले. व आंगरे यांस जरब देऊन सरकार लक्षांत आणिले. हवशी यांचा तह केला. पुढे आपणासि कर्नाटक प्रांत आपले राज्य तें सोडवून, हिंदुस्थान माळवा सोडवून, पादशाही अंमल यांस चौथाई सरदेशमुखी स्वराज्याचे अंमल बसवावयाचे या उपयोगी बहिरोपंत पिंगळे नाहीत. बाळाजी विश्वनाथ यांसच प्राधानपद दिल्हे असतां हे मोठी कामे करावयाजोगे आहेत. व आपणांस शरण जाधवराव यांचे आश्रहामुळे [आले.] आपण अभिमान धरून यांचे रक्षण केले त्याजमुळे जाधवराव सेनापति तुटले, आणि येथील दौलतीहून अधिक दौलत साठ लक्षांची मेळवून यवेनाचे पदरी पडून पुरुषार्थ करून दाखविला. ज्या अर्थी बाळाजीपंताचा अभिमान धरिला, त्या अर्थी सेनापतीचा त्याग करणे आला. तोही करून पारपत्य केले. परंतु हे पद यांस देऊन सेनापतीहून अधिक करून दाखवावें. फौजेचे काम लढाई व मुत्सद्दीगिरी दोन्हीही करवावी यास योग्य आहेत. मुख्यप्रधानपद तें यांस द्यावयाचे. पिंगळे वडिलोपांजित परतु निरूपयोगी जाले. व बाळाजीपंतानीं

सोडवून अभिणले हें [त्यांस] लाळ्छुन जाले. त्या अर्थी बाळाजीपंतासच पद सांगावयाचे. ऐसे सर्वमते ठरवून, आंगरे हबशी यांचे मसलतीत कारस्थान बहुत चतुराई केली, हे चिटणीस आंगरे यांचीं वस्त्रे घेऊन गेले त्यांणी तेथील वृत्त समजाविले, याजवर बहुत संतोष पावून, प्रधानपदास योग्य आहेत समजोन, सुमुहूर्त पाहून मुख्यप्रधानपदाचीं वस्त्रे बादली सही सनगेव ज-वाहीर, शीरपेंच, तुरा, कंठी, चौकडा, ढाल, तरवार, शिक्के कटार व चौघडा साहेवनीबत, हत्ती, घोडे, जरीपटका याप्रमाणे देऊन मुख्य प्रधान केले. शके १६३५ विजयनामसंवत्सरे. सुरु सन आबां अशारीन मया व अलक. राज्याभिषेक शके ३९. प्रतालकीचीं वस्त्रे अंबाजीपंत पुरंदरे यांस दिली.

श्रीतिनिधि अमात्य वैगरे पदे दिली होतीच. सेनापति मानसिंग मोरे होते. परंतु दुसरे मोठे कर्ते माणस पाहून पद व्यावै म्हणोन खंडेराव दाभाडे [यांणी] पूर्वी-पासून मोठीं कामेसुमेकेले, गुनराथ काठेवाड प्रांतीं अमल बसविला व राखिला, यावरून प्रधानपदाचे बहुमान त्याप्रमाणेच सेनापतीचे शिरस्या अन्वर्ये बहुमान देऊन सेनापतिपद त्यांस दिल्हे. श्रीकराचार्य यांस पंडितराई राजारामसाहेबीं दिली [होती] ते आईसाहेबांचे लक्ष्मी राहिले. पूर्वीपार उपाध्ये यांजकडे चालत आली त्यांस दावी म्हणून मुद्रलभट उपाध्ये यांस पद वस्त्रे दिली. न्यायाधीशी सखो चिठ्ठुल यांजकडे होती ते होनाजी अनंत जाधवराव यांचेपाशी होते ते आले, ते न्यायप्रकरणी चतुर पाहून त्यांस पद सांगून बहुमान वस्त्रे दिली. तसेच सुमंत पद महादाजी गदावरै यांजकडील दूर करून आनंदराव हे जाधवराव यांजकडील आले ते कर्ते, शहाणे, नोंगलाईतील माहीतगा-र, वकीलीस योग्य पाहून त्यांस सुमंत पद बहुमान वस्त्रे दिल्ही. नारो राम शेणवी हेही जाधवराव याजकडून आले, ते शहाणे पाहून मंत्रीपद, बहुमान वस्त्रे, रामचंद्रपंत पुंडे यांजकडे होते परंतु ते पन्हाळेस आईसाहेबांकडे राहिले सबव [त्यांजकडून] ते दूर करून यांस दिल्हे. सरलप्कर पद निंबाठकर [यांजकडील] दूर करून सोमवंशी यांस दिल्हे. चिटणीसी खंडो बळाळ प्रभु यांजकडे होतीच. पोतनिशी खासनिशी आनंदराव महादेव प्रभु यांजकडे सांगितली ते होतेच. पारसनिशी बाबाजी निळकंठ यांजकडे होती ते संभाजी राजे यांजकडे राहिले, याजवरून यादवराव बाजी प्रभु यांजकडे सांगितली. ते सैदाकडे वकिलीस पाठविले. पोतदारी पुंडे यांजकडे होती ते पन्हाळे येथे राहिले सबव कृष्ण जोशी यांस वचन मोंगलाईहून येतां दिल्हे होते [त्याप्रमाणे]

५. ' पांच ' कोलापूर व इंदूर प्रती.

६. ' शके ४० ' को० व इ० प्रती.

७. ' महाराजांनी गंगाधर ' को० प्रत.

‘ माहादजी गंगाधर हणमते ’ इंदूर प्रत.

८. मार्गे पृष्ठ १० टीप ७० पदा.

त्यांस दिव्यी, ते पूर्वीचे पुंडे यांचे निसवतीचे होते. त्यांसच सांगितली. से-
नापति दामडे जाले होतेच.

याप्रमाणे अष्ट प्रधान व दरकदार व सरकारकून, कारखानदार [नेमिले.]
जे संभाजी राजे यांचे लक्षी राहिले व दुलग्न आहे ऐसे पाहून दूर करून
नवीन व पूर्वीचे उपयोगी ऐसे पाहून, घालमेली करून, महाराजांनो बहुमान यथा-
पद्धति देऊन सर्वांनी पराक्रम करून राज्याचे बंदोबस्ताचे उपयोगी निःसीम सेवा
करावी ऐसी आज्ञा केली. आणि पूर्वी थोरले शिवाजी महाराज यांचे वेळचे
थँरे यांनी राज्य चालवावे. ऐसा निश्चय करून, पूर्वील जींबते करून त्याप्रमाणे
नवीन जाबते करून देऊन, प्रांत, किळे, जंजिरे, ठाणी व फौज व पाणा हुज.
रात मानकरी यांचा जमाव कारखाने तोकखाना वगैरे यांचे जमाव तरुद
कारखाने यांचे त्यांस सांगून पूर्ववत करविले. तोकखाना दरोगा नागेराव
मेघश्याम केले. देवराव मेघश्याम यांस राजाज्ञा यांजकडील मुतालकी सांगी.
तली. त्याप्रमाणे सर्व अधिकारी केले. त्यांस सरंजाम व इनाम गांव व जमिनी, वतने,
नेमणुका सेवेचे लोक, हवालदार, नाईक कारखाने यांचे सुद्धां नवीन करून
दिल्हे. अष्ट प्रधान व सरदार यांजकडे तालुके नेमून दिल्हे. किळे, कोट,
ठाणी, सुमे यांचे धारे पूर्वीलप्रमाणे करवून त्यांचे सरंजाम व लोक, दरकदार,
हवालदार नेमून, त्याजवर सामान जींकारी पूर्वीलप्रमाणे राखावे ऐसे करविले.
देव ब्राह्मण यांचे इनाम, आग्रहार, पूजा, नैवेद्य, नंदादीप, पूर्वील दिल्हे
ते चालवून जेथें नाहीं तेथें नवीन बंदोबस्त करून दिल्हे. सेवक लोक
बढुत निघेने महाराजार्शी आज्ञा तिळप्राय उल्लंघन न करितां चाळू लागले.
याजमुळे जें कार्य उपास सांगितले [ते] तो करावयासि गेला. तेथें [त्यास] यशाच
प्राप्त व्हावै. अघाटित कायें तीं सेवकाचे हातेच घडावी. ऐसे होऊ लागले.
उयाणीं त्याणीं राज्य वृद्धीस पावावै, हेच करू लागले. याजमुळे द्विवसे दिवस रा-
ज्यवृद्धीच जाहली. महाराजांनी देवब्राह्मणांचे ठारी बहुत निष्ठा [ठेवून] महा-
पूर्वीषांची स्थाने होतीं त्यांचे उत्साह महोच्छाव चालवै, अतिथि विन्मुख जाऊं
नये, ऐसे करून गांव जमिनी होतें तें व नवीन देऊन चालवै ऐसे केले. पूर्वी
श्रावणमासचा धर्म थोरले महाराज यांणीं धान्य व नखत पंडित वैदिक व दूर
देशीचे ब्राह्मण यांस चालविले होते त्याप्रमाणे चालवै भणून सेनापति दामडे
यांचे तालुक्यांत नेमणूक दोन तीन लक्ष रुपये पर्यंत जावै [अशी] आज्ञा
करून त्याणीं श्रावणमासीं येतील ब्राह्मण त्यांपासोन कोटिलिंगे करून रहावै.

१. दुलग, दुलग=दुटप्पी, फितू.

२. धारे=नियम.

३. जाबते=पूर्वीचे आधारभूत लेख,
कायदे कानू.

१२. " जकीरा संग्रहः स्मृतः " राज-
व्यवहारकाश.

१३. ' सत्पुरुषांची ' कोलापूर व इंदू
प्रती.

नंतर समाप्तीत यथाप्रय पाहन संभावना दक्षणा दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशें याप्रमाणे देत जावै, देसे करविले. तेहेगावीं करवेसे केले.^{१४} सेवक लोक यांणी जशी ज्यांणी सेवा राजकार्ये केलीं तंसे त्यांस बक्षीत व इनाम व जमीनी नवीन करून दिल्हे. व सरंजामी लोक व सरदार यांचे सरंजाम करार करून त्यांचे तालुके त्यांणी सोडवावे, बंदोबस्त करवे, त्यांत अंमल व चालण्याचे घारे करून देऊन, स्वार कोणाचे किती असावे, जातीच्या नेमणुका इतमाम कसे चाअवेसे करून, ती पतके कांही सरलष्कर यांचे निसबतीस व कांही फतोसिंग भौंसले यांचे निसबतीस, कांही हुनुरांत ऐसे करार केले. सेवक लोक बहुत निष्ठेने सेवाकार्य करू लागले. मावळे लोक पायदळ व कोंकणे सरदार हेटकरी यांचे सरदार पूर्वीचे करार करून नवीन भरती करून कांही विश्वासूक लोक कंक, मालुसरे व देशपांडे प्रभु लोक व ब्राह्मण सरदार पाय-लोकांचे होते त्यांस गांवतर्ने पावार्वीसे करून काभांत नोंदेले, कांही जवळ हुनूर विश्वासांत ठेविले. विंतकळित प्रसंग जाला याजमुळे चांगलीं माणसे, मातवर लोक, मोंगलाईत व हृपसाणांत गेले ते प्रपत्न करून आणवून सेवेत ठेविल. त्यांचे बंदोबस्त करून त्यांस खास चौकीस ठेविले. गोरगरीब अथवा दाद फिर्याद आहे म्हणून उमे राहिले असतां स्वारींत पालखी उभी करून, अगर भैंजालसींत ऐकून घेऊन, समक्ष आज्ञा सांगावयाची असेल ती लागलीच सांगावी. न्यायप्रकरणाकडे सांगावयाचे असेल तें त्याजकडे सांगून पुन्हा ऐकून ध्यावे. तालुकेदार सुभेदार यांजकडील असेल तें त्यांचे त्याजकडे सांगोन वाजवी तें होऊन कोणा एकास उपद्रव वावगा लागू नये ऐतें केले. उपास दंड करावयाचा तो उग्र दंड करावयाचाच नाही. शिरच्छेद करणे मारणे असाच अन्याय असल्यास बहुत विवेक करून ठरलेच तरि कान्होजी आंगरे यांजकडे रवाना करावै. त्यांणी मारणे त्यास मारावे ऐसे केले. शिकारीचा हव्यास राजधर्म होय. ते बहुत तरतूद सामान वाघरी वैगरे असावे तसें व त्या कारखान्यावर हजारों माणूस-जळ, स्थळ, आकासीं शिकारीचे तीन प्रकार-त्याप्रमाणे सिद्ध असावे. बाजलगडे चित्ते कुतरे जोड्या पैंयदामे वैगरे बाळगिले. पास दरोगे^{१५} मळ्हारप्रभु करून दिल्हे. त्यांणी

१४. वुणे येथे ब्राह्मणांस जो दक्षणा हात असे व अंशतः सांप्रतही होते, व जिचा बहुतक अंश ढाळी दक्षणापाई इन कमटी आणि दक्षणा फेलोशिप्स यांजके लागलेला आहे, तिची मळीपीटिका ही होय. दाभाड्यांचा अपकर्ष झाल्यावर ही दक्षणा त्यांचे तळेगां-वाहन पुणे येथे पेशव्यांकडे कशी आली हैं पुढे येईलच.

१५. 'त्यांचे' चित्तांम प्रत.

१६. म्हणजे संभाजीची कारक्कीदी.
१७. मजालस=सभा.
१८. वाघरा (वागुरा)=जाऊऱ. 'वाघर' म्हणून पशुपक्षी यांचा 'पारध करणारे' लोकही आहेत.
१९. बा ज ल ग ढ चि ते कुतरे जोड्या?
२०. पायदामे ?
२१. दोरोगा-देखरेख करणारा.

सर्व तरतूद राखावी ऐसे केले. याप्रमाणे बंदोबस्त राज्याचा केला. महाराजांनी जें कार्य चित्ती धरावें तें यशाच यावें, अनोयासे कार्य व्हावें, शान्तु आपले आपण लयास जावे, ऐसे होऊं लागले. सेनापति, प्रधान व सरलळकर व सेनासाहेब सुभा यास जें कार्य, जी मसलत सांगून जिकडे पाठवावें, तिकडे यशाच यावें देसे जाले. पूर्वी यांजकडे सुभे नेमिले सांगितले, त्याणीं तिकडील अमल बसवून सुरक्षीत अमल येऊं लागले. मोंगलाई शाली त्यांत मुलूख खराब जाहला. त्यास कौल, इस्तावे, तगाई देऊन लावणी आवादीनी करविली. याजमुळे उथींत पर्जन्यवृष्टे यथाकाळे होऊं लागली. व पृथ्वीस पीक बहुत व्हावे, फळे, पुष्पे [यांची] वृद्धि होऊं लागली. मनुष्यमात्र सर्व सुखी. आपलाले व्यापारांत सर्वांस बरकत यावी, सर्वांनी सुखी असावे, ऐसे जाहले. ज्यांस जें वतन नेमिले त्यांत बरकत येऊन त्याणीं सुखी रहावे ऐसे जाहले. सर्व तालुकदार, सुभेदार नेमिले, त्यांजबरोबर सरकारी दरकदार देऊन त्याणीं चालवावे. [त्यांस] जाबते करून दिले. अष्टप्रधान व सरदार यांस जातीचीं वतने दरखदार कारखानदार सुद्धां करून देऊन त्यास सरंजाम लावून, इनाम गांव करून देऊन, बाकी कौं जेच्या खर्चास नेमणूक व हुजूर खर्चाकडे नेमणुका करून हिशेब समजवावे, नाजती खर्च पाहिजे तो हुजूरची आज्ञा नेऊन होईल तसें करावे, ऐसे केले. याखेरिज प्रधान, प्रतिनिधि, सचिव, सेनापति, भोसले, आंगेरे, वैगरे यांजकडून हुजूर खर्चास दरमाहा रुपये कोणते कारखानियास कोणाकडून किती कसे यावेसे करून, सचिव यांचेकडे हत्तीमहाल खर्च पागा, प्रतिनिधीकडे कोठी, प्रधान पंत यांजकडे इमरत वैगरे सर्व नेमणुका करून, त्याप्रमाणे समयाचे समयास त्याणीं पावते करून कारखाने यांचा बांभाटा तिळप्राय पडूं नये ऐसे केले. सरकार विल्हे म्हणून राजाज्ञापद दत्तोजी^{२२} शिवदेव यांजकडे त्यांजकडे वराता नेमणूक केली. तो ऐवज त्याणीं घेऊन पोतां^{२३} जमा करावा. हुजूर खासगी म्हणून नेमणूक वराता ऐवज तो पोतनीस याणीं पोतां जमा करावा. त्याचे झाडे व चिक्का करणे ते सरकार परवानगी होईल त्याप्रमाणे ज्यांच्या त्याणीं चिक्का करून खर्च झाडे पोतनीस याणीं राखावे. अखेर सालीं शिकारैखाने याचे झाडे झडतीस दपरीं जावे. कीदीं व एकबेरजी तयार व्हावी. शिवाय कर्जाऊ ऐवज अधिक खर्चास लागेल तो तालुकदार याणीं आलियावर नेमणूक होईल त्याप्रमाणे वारीत जावे ऐसे केले.

फक्तेसेंग भोसले प्रबुद्ध जाहले. त्यास सर्व तालुकदार आणून त्यांजकडील

२२. आबादानी=खागवड, वसाहत.

२३. 'पंतोजी' असेही होईल.

२४. पोतां=सरकारी तिजोरीन, राज-कोळांत.

२५. 'शिकारैखाने' असा सर्व प्रतींचा पाठ आहे. पण 'शि' ज्यास्त पढली असावी असें दिसते.

तालुक्यांतील दाहिजै. म्हणून गांव माहाल व मोकासे काहीं नेमून पृथक संस्था. न करून त्यास दरकदार व कारखानेदार सर्व हुजूरचे नेमून देऊन त्यांची सरदारी लोक पागा व सरंजामी पदके ऐशीं नेमून देऊन दिवाण निळो बळाळ करून देऊन सरदारी वाढविली. अकलकोट परगणा आपणास दुधाकरितां पादशाहा यांणी दिलातो, हे पुत्र ऐसे केले, त्यांजकडेस दुधास म्हणून दिला. भोंसले राजे म्हणोन त्यास सोइरिका शिर्के, मोहिते यांतील देऊन लघे केली. हुजूर असतां वरकड प्रधान यांचा नौबतखाना बंद रहातो, तो दहा कोसांचे पुढे गेल्यावर वाजावा, दहा कोशांचे आंत आलियावरि बंद असावा, हुडुमधोई. वाजवीत येऊ नये, ऐसे कायदे आहेत. फत्तेसिंग यांचा नौबतखाना सरकारी नौबत अखेरी जालियावरि प्रारंभ करून वाजवावे, ऐसे करून दिल्हे. आणि प्रतिनिधि व प्रधान मोठे मानकरी यांणी. फत्तेसिंग यांस स्वारीस लावून दिल्हे तरी त्यांचे बराच्चरि जात जावे. ऐशी मोठी योग्यता [वाढविली.] राजपुत्रचे ऐसे करून दिलें. सेनापति यांजकडे गुजराय, अमदाबाद, काठेवाड वैगेरे तालुका सुभा सांगितला. त्यांत दरमहा व हुजूर खर्चाचा ऐवज, फौज बालगणे व हुजूर महाल खाजगीक सहा ठेविले. हिशेब एकंदर देत जावा. राहील कसर खंडणी वैगेरे ते सरकारदाखल करीत जावे. ऐसे केले. तसेच भोंसले सेनासहेब सुभा यांजकडे बराड, गोंडवण, कटक व हिंदुस्थानपैकी काहीं महाल ऐसा सुभा नेमून दिल्हा. त्यांची नेमणुक वैगेरे त्याचप्रमाणे बंदोवस्त जावते करून देऊन दरकदार हुजूरचे सर्वांस नेमून दिल्हे. प्रतिनिधि यांजकडे स्वदेशाचा सुभा, सचिव यांजकडे मावळ, काहीं कोंकणचे महाल व साहोत्रा याचा सुभा सांगितला. प्रधान यांजकडे खानदेश, माळवा, बागलाण सुभा सांगून पुढे हिंदुस्थानचा अमल साधेल तितका साधित जावा सांगितले. सरलज्जकर [यांस] गंगातीर मोंगलाईतील स्वराज्य याचे अमल यांचा सुभा दिल्हा. सर्वांस हुजूरचे दरखदार देऊन हिशेब देऊन नेमणुकेप्रमाणे खर्च करून सरकारांत ऐवज देण्याच्या नेमणुका करून दिल्या. कर्नाटक प्रांत चंदीचंदावरपर्यंत त्रिचनपळी वैगेरे अमल चालत आला तो गेला तो बसवावा, किले ठाणीं गेलीं तीं ध्यावीं, व संस्थानी यांजकडील खंडण्या पूर्वी ठराव जालेते येत नाहीं ते यावे, त्यास फत्तेसिंग भोंसले रवाना करावे, ऐसे करून बराबर फौज पागा व सरदार हुजूरात ऐसे नेमून दिल्हे. मंत्री व मुमंत यांजकडे मोंगलाई तालुक्यांतील बाबती साहोत्रा सरदेशमुखीचे अमलाचे तालुके उगवावे ऐसे नेमून दिल्हे. कोण्हा एकाकडून रथतेस जाजती जुलूम किंवा लुटणे कौर्ले खेरीज होऊं नये. आज्ञा

होईल तसें चालवै. हुजूर बोलाविले असतां एक क्षणाचा विलंब व तेजूर न करितां येऊन पावावै. सुभ्याची व पदाची घालमेळूं जाली आणि सनद गेली म्हणजे तसेच त्या क्षणीं काम त्याचे हवालीं करून हुजूर निघेन यावै. कांही एक अवज्ञा करूं नये, ऐसे केले. त्याप्रमाणे सर्व अष्ट प्रधान व सरदार व सुमे कोणीएक अवज्ञा न करितां बहुत निघेने चालूं लागले. त्या योगेकरून यानें ज्या कामावर जावै त्यानें ते काम करावै, यशच यावै, ऐसे होऊं लागले.

[इकडे पादशाहैत पादशाह यांशी सर्वाध्यक्ष सैद होऊन वजीरी कारभार करूं लागले. तें निजाम उन्मुलुक वैगेरे सरदार यांस असाढ्य जाले. आणि दोन भाग होऊन एकमेकांस घालवावै ऐशी मसलत वाढली. यावरून औरंगाबादेस हसन अल्लीखान सैद होते, त्यांस अलम अल्लीखान सैद यांशी लिहिले जे, “ जुल्फकारखान वैगेरे सरदार यांशी फरोखशँहास अनुकूळ करून बखेडा आरंभिला आहे.” यावरून हसनअल्ली यांशी संकाजी मल्हार यांस “ मसलत कशी करावी ? तुम्ही येथे सुभ्याचे काम बंदोबस्त राखावा, आपण फौज जमाव घेऊन दिल्लीस जाऊन बखेडा मोडितो ” विचारिले. ते समयीं संकाजी मल्हार यांशी मसलत सांगितली की, “ शाहू राजे पादशाहीतून सुटून भाले. सर्व आपले दौलतीचा बंदोबस्त केला. मातवर सरदार व कर्तीं माणसे मुत्सदी कार्यकर्ते जमविलीं. फौज, पागा, कारखाने मोडलेले जमविले. आणि फौज सुमे मोठे मोठे पाठवून मुलुख अंमल काबीज केला. त्यांशी सख्य करावै. म्हणजे ते सहजच आपले सुभ्यांत उपद्रव करणार नाहीत. त्यांची फौज व लोक मदती-स बरोबर घेऊन जावै म्हणजे थोर मसलत व मोठीं काऱ्यं घडून येतील. नाहीं तरी मसलत बहुत दुर्घट आहे.” यावरून हसन अल्ली बहुत खूष होऊन, “ तुम्ही पूर्वीं त्याचे पदरीचे, तुम्हींचे या कामास जाऊन तह ठरवून पन्नास हजार फौज त्यांची कुमकेस बराबर यावी [असे करावै.] त्याचा खर्च देऊन व त्यांचे मतलब काय असतील ते येथे करावयाचे व पादशाहापाशीं करून द्यावयाचे ते कबूल करावे. आणि दक्षणेत जे आमचे तरफेचे कामावरि राहती-ल त्यांची मदत त्यांशी राखावी, ऐसे ठरवून यावै ” सांगितले. तेब्हां संकाजी-पंत यांशीं मनांत विचार केला जे, “ महाराजांचा प्रताप, दैव विचित्र, आहे. गुणही सर्व राजचिन्हे. दिवसेदिवस वृद्धीस पावावै ऐसेच आहे. आपण पूर्वीं-पासोन त्यांचे पदरचे, त्यांचे अन्न भक्षिले आहे. त्यांचे दर्शन होईल. त्यांची सेवा घडावी ऐसा योग सहज प्राप्त जाला आहे. म्हणोन हसन अल्लीखानापाशीं जाऊन मसलत सिद्ध करितो ऐसे मान्य केले. त्यांशीं बराबर लवाजिमा मातवर

हत्ती घोडे व पांच हजार फौज स्वार गारद ऐसे मोठे योग्यतेचा दिल्हा. व महाराजांस पोशाख वस्त्रे जवाहीर हत्ती, घोडे, उत्तम पदार्थ ऐसे देऊन रवाना केले. त आले. संकाजी मल्हार पूर्वीचे आपले सचिव व सैदाकडून वकिलींस येतात कळोन महाराजांनी प्रतिनिधि व अष्ट प्रधान व सरदार सर्वे आणविले. संकाजीपंत आले त्यांस सामोरे जाऊन मोठे योग्यतेने भेटी जाल्या. त्यांनी नजर केली. सरकारांतून बादली चैंदिर घातली. त्यांस रहाण्यास जागा याचे लवाजम्या सुद्धां रहाण्या जोगी नेमून देविली. आणि सामान वैरे त्यांस त्याचे लोकसुद्धां व खर्चास पाठविले. नेहमीं सरकारचे कारकून त्यांजपाशी येऊन यांस पाहिजे ते साहित्य देत जावे ऐशी तरनूद करविली. त्यांनी सैदाकडून हत्ती, घोडे, पोशाख जवाहीर आणिले ते सर्व प्रविष्ट केले. महाराजांस आपली खासगत मेजवानी, पोशाख, जवाहीर, घोडे, हत्ती उत्तम पदार्थ तरवारा व नजर खजिना वैरे करून केली. या नंतर बोलण्यास प्रारंभ करून त्यांत “आम्ही पूर्वी पासून पदरचे, चंदीमुक्कांमी बहुत सेवा केली. चंदीचे मुक्कांमीहून महाराजांची आज्ञा घेऊन श्रीकाशीवासास गेलो. व तेथे सैदांनी आग्रह करून आणविले आणि दक्षणेस बराबर आणिले. तेव्हां महाराजही दक्षणेस पादशहापासेन गेले. महाराजांचा प्रताप व गुणकीर्ति थोरले महाराजांचे गीतिप्रमाणे, त्या धारियानें चालणे ऐकिले. तेव्हां स्वार्मींचे पाय ते आमची काशीच होय. ते दर्शन होईल म्हणून या प्रांतीं पुन्हा आलो. हल्ळी मनसैबा उत्पन्न झाला [आहे] यांत स्वार्मींची सेवा पूर्वी केली व हल्ळीही करून दाखवावी म्हणून सैदास सल्ला देऊन दर्शनास आलो. महाराजांचे गुण व प्रताप ऐकिले, तैसेच आहेत. व योर योर मातबर माणसे कर्तीं व अष्ट प्रधान यांचा संग्रह केला. फौज पागा कारखाने सर्व हुशार असोन व थोरले महाराजांचे धारे यांनी दौलत चालविली [आहे.] ऊर्जित श्रीकृष्ण इच्छिले ते घडोन येते, हे पाहून बहुत संतोष [पावून] कृतार्थ जालो, ” बोलले. महाराज यांणीही संकाजीपंत यांचा गौरव केला जे, “ तुम्ही या राज्याचे वृद्धीविकीं बहुत सेवा थोरले महाराज व काकासाहेबींपाशीं केली. महाराजांनी अशींच पोक्त कर्तीं माणसे समयानसार मोठीं कायं करावया जोगीं संग्रहीं बाळगिलीं. तुम्हीं पूर्वीं सेवा व पराक्रम केले ते सर्व ऐकण्यांत आले आहेत. तुम्हीं महाराजांपाशीं मान्य होतां त्याप्रमाणे आम्हांस मान्य आहां. अनायासे येथे आलां. आमचे मानस ते घडून आले. या

३२. बादली=भरजरी, चादर=प्रवरण, वस्त्र.	येते ' कोलापूर प्रत.
३३. थोरले महाराज=शिवाजी शककर्ते.	‘ श्रीं इच्छिले ते घडोन येते ’ चिट-
३४. मनसवा=मसलत, राजकारण.	णीस प्रत.
३५. ‘ उर्जित श्रीने घटविले ते घडोन	३६. काकासाहेब=राजाराम.

उपरि आम्हांपाईं राहून पूर्ववत् सेवा करावी. तुम्हांस पाहून संतोष जाहला,” बोलले. तेव्हां संकाजीपंत यांणी उत्तर केले की जे, “ कोठे ही असले तरी महाराजाची सेवा करून दाखवावी, राज्याची वृद्धि व्हावी, हेच यावत् प्राण इच्छितो.” बोलोन सैदार्चीं बोलणी सर्व विदित केली. “ यांत महाराजांचीं कार्ये असतील ते आज्ञा करावी. पन्नास हजार फौज व सरदार कुमक्षेस देण्याचे कोण कोण ते योजना करावी. त्यांस दरमहा काय तो नेमावा ” बोलले. ते महाराजांसही मानले आणि सांगितले जे, “ पूर्वी जैसिंग राजे येऊन महाराजांचा तह होऊन दिलीस जाते समर्या स्वराज्य दरोबस्त पावले. घाट कोंकण, वरदाट, बालाघाट चालावा. सहा सुभे दक्षिणेतील चौथाई व सरदेशमुखी चालावी. ऐसा तह जाला. त्याप्रमाणे चालावे. मातुश्री व कविले तेथे राहिले ते येणे घडावे.” ऐसे मतलब ते निवडोन यादी करून फौज घेऊन जाण्यास मुख्य प्रधान बाळाजी विश्वनाथ व खंडेराव दाभाडे सेनापति व संताजी भोंसले परसोजी भोंसले सेनासाहेब सुभा यांचे पुत्र व पंचार विश्वासराव ऐसे सरदार [व] पन्नास हजार फौज नेमिली. त्यांस दररोज पन्नास हजार रुपये याप्रमाणे पंधरा लक्ष रुपये दरमहा पावाया ऐसे ठरावून मतलबाची यादी करून दिल्ही बितपश्चिलः—

१. स्वराज्य थोरले कैलासवासी स्वा. १ चांदाचे राज्य कान्होजी भोंमीचे वेळे प्रै॥ रायगड व वरकड कोट सले यांणी साधिले आहे ते स्वराज्यांत देखील करून घेणे. ठाणी मागून घेणे. करून घेणे. कलम.

२. खटाव. १ आकळूज. १ का वा साधिल तेयवर साधणे—

सेगांज. ३ मंगळवेटे. १ मिरज. १ पे. नवाब बलोलखानाची दौलत फतेसिंग डगांव. १ जुन्नरकिले समेत. १ चौ-वावाचे नवीन करून घेणे. कलम. लसमेतकिले. १ सांगोले. १ नाशरे. १ मातुश्री व मदनसिंग देखीलै १ चाकण. १ बेळगाऊ. १ कल्याण-कविले व दुर्गाबाई सेवक लोक मायो-भिंवडी समेत किले. कलम. न घेणे. कलम.

३. त्रिंवक मागोन घेणे. कलम. १ पेशजी मतलब लिहून दिल्हे आ.

४. तोका नदर संस्थानी. देतील हेत त्याचे कैरीन सनदा करून घेऊन त्यांची चौथाई करून घेणे— कैलम. येणे. १ कलम.

३७. हेच कलम खिटणीस प्रतीत येथेन नाही, पण पुढे आहे. येथे इंदूर प्रतीत “ तोके दरसंस्थानी घेतील त्याची चौथाई ” असे लिहिले आहे. पण तो अषपाठ आहे. पुढे पुढे ११ टीप ११ पहा.

८८. देलील-मराठा ८८

३९. फरमान=आज्ञापत्र, सनद. शा सर्व सनदा सातारच्या महाराजांपाशी आहेत, परंतु त्यात गुजरात, गळवा, वराड वगैरे बदल मुळंच उलेख नाही असे घांट उफ म्हणतात. सनदा महमदधहाच्या नावाच्या आवेज

१ कोंकणपट्टी देखील शाजापुरी चौ० एक गांव करून घेणे— कलम,
सरदेशमुखी स्वराज्य व बरकड साचे। चंदी प्रतीति राज्य गडकोठ देखील
ल त्याचे कर्मान पृथकाकारे करून करून घेण— कलम.
घेणे— कलम. १ जयमिंग पालकर येतील तरि
१ सरदेशमुखी इनाम दर महाल्यस मागून घेण— फैलम.

याप्रमाणे यादी करून दिल्हा० आणि सध्याच ठाणियांत मोंगलाई अमलाचे
सुभे होते, व स्वराज्याजे जिमेचे०” बाहेर राहून अमल घेत होते ते मोंगलाई
ठाणी सदरी लिहिली तें० उठवून दरोबस्त अमल स्वराज्याकडे यावा ऐसे सागि-
तले. तें संकाजीपंत यांणी० सैदास लिहून मतलबाची यादी तह ठारावून आ-
णिला. व ठाणेदार यांस सोडचिया आणून मोंगलाई अमल उठवून; दरोबस्त
अमल स्वराज्याकडे मतलब दिल्लीहून बाह्याचे तें करून तेथून देतो ऐसा
तहनामा ठारावून पाठविला. शके १६३६ जयनामसंत्वसरे सन खमस अशर
मया व अलफ. याप्रमाणे तह होऊन संकाजीपंत यांणी० महाराजांस मेजवानी
सर्व अष्ट प्रधान व सरदार व दरखदार व कारखानदार राजमंडळ यांस वर्त्ते
जवाहीर यथायोग्य देऊन केली. महाराजांनीही पंतास मेजवानी० त्यांकडील
मुंसदी कारकून व सरदारसुद्धां वर्त्ते, जवाहीर, हत्ती, घोडे बराबर दिल्हे. आणि
औरंगाबादेस जाण्यास निरोप दिल्हा. ते निवोन गेले.

यानंतर फौजेची तयारी करून बालाजी विधनाय प्रधान व सेनापति, से-
नासाहेबसुभा यांसि वर्त्ते, जवाहीर, हत्ती, घोडे देऊन सुमुहुर्ते डेरे देऊन जाव-
यास निरोप दिल्हा. ते पन्नास हजार फौज गणती दावयाजोगी० तयार करून
औरंगाबादेस गेले. तेथे सैद यांणीही आपली फौज पन्नास हजार तयार करून
डेरे दाखल झाले. महाराजांचे खर्चास फौजेस दरम्हा पंधरा लक्ष कराराप्रमाणे०
दिल्हा. सरदार गेले त्यांस मेजवानी वर्त्ते देऊन दिल्लीस लौकर जाऊन पौचले
पाहिजे म्हणून दरमजल कूच करून जाऊन पौंहाचले. लढाई होऊन फरोख-
शाहास कैद करून डोळ्यांत सर्लई फिरविली. त्याचे पुत्र तरबतावर बसवून का-
रभार चालविला. महाराजांकडील मतलब करार करून सनदा स्वराज्य व
चौथाई० व सरदेशमुखी वैगेरे यादीप्रमाणे चांदाचे राज्य व बहलोलखानाचे व
चंदी याप्रमाणे दिल्या. कांही दिवस तेथे राहिले. ठेवून घेतले. मातुश्री व कवि-
ले स्वाधीन केले. यानंतर पुन्हा पादशाही अमीर व महमदशहा कैदेत होते,
ऐसे मिळोन खान वैगेरे राजकारण चालले. त्यांत महाराजांकडील मराठी फौज

२०. हें कलम इंदू० प्रतीत मात्र दिलें | असे आहे चिटणीस प्रतीत ‘उ’ शोध
आहे.

२१. ‘जिमेचे’ किंवा ‘निमेचे?’

२२. कोलापूर व इंदू० प्रतीत ‘ठेवून’

घालून पाठीमागून घातलेली आहे. ‘ठेवून’
असे प्रथमचे आहे.

प्रधान व सेनापति सेनासाहेब सैदाचे कुमकेस आले. हे अनुकूळ जाले यांच्यून सिद्धीस मसलत जाणार नाहीं, म्हणोने राजकारण यांजकडेही केले. सैद यांसही समजोन सावध होते. यांणीही सूचना केली, परंतु महमदशहा यांणी कृत्रिम दंगा करून अलम अल्लीखान व हसन अल्लीखान सैद रस्त्यांतून स्वारी जात होते तेथें मारेकरी घालून गर्दी करून मारिले. गर्दी जाहली. महाराजांकडील सरदार फौज तयार होऊन निराळे उभे राहिले. सैद यांजकडील फौज तयार जाहली. त्यांत मिळोन कुमक करावी तरि सरदार मारिले गेले. महमदशहा कडीलही फौज सरदार राजकारणांत खान घैरे होते ते तयार होऊन लढाई सुरु जाहली. त्यांत महमदशहा यांणी महाराजांकडील लोकांचे वाटे जाऊ नये [ऐशी] ताकीद केली. यांसही सांगून पाठविले. परंतु संता जी भोंसले सेनासाहेब सुभा यांणी लढाईत चालून घेतले. सैदाचे फौजेचा मोड जाहला. तेथें संताजी भोंसले यांस गोळा लागून [ते] पडले. सैदाची फौज मारून लुटून गारद केली. फरोक्षशहा चे पुत्र कैद करून आपण तख्तावर बसले. महमदशहा यांणी महाराजांकडील प्रधान पंत व सेनापति, सेनासाहेब सुभा व सरलष्कर व सर्व सरदार यांस वस्त्रे, जवाहीर, हत्ती, घोडे देऊन बहुमान केला. संताजी भोंसले पडले असतां त्यांचे पुत्र राणोजी भोंसले यांणी तरवार लढाईत केली म्हणून त्यांस सवाई संताजी [हा] किताब दिला. शके १६४० महाराजांकडील मतलबाच्या यादी करून आपले नवे सनदा कर्मान स्वराज्य व चौथाई व सरदेशमुखीच्या करून दिल्या. काबिले मातुश्री सोडली होतीच. दरमहाचा ऐवज सैदांनी करार केला तो पावून बाकी राहिली ती फडशा करून दिल्ही. मनांत वजीर बसोन विचार केला जे, “पूर्वी औरंगजेब शाहाजादेपणांत वीस वर्षे जाऊन औरंगाबादेस राहिले होते. बादशहा शालियावरी आणली २० वर्षे जाऊन दक्षण ध्यावी म्हणून दोन लक्ष फौजेनिशी कैस्त केली. दौलताबाद, विजापूर, भागानगर, बादशाया बुडविल्या. संभाजी राजे धरले. शिवाजी राजे वारल. व सर्व राज्य अमल सोडविला. परंतु त्यांचे धाकटे पुत्र राजाराम व त्यांचे पदरचे सरदार लोक यांणी पुन्हा राज्य जसेचें तसें सोडविले. मुलुख सर्व हिंदूचा व त्यांत माणूस मोठे पराक्रमी सर्व त्यांचेच आहेत. अधिक विशेष वाढले. हिंदुस्थान प्रांत व दक्षिण यांत सर्व हिंदूच आहेत. दहावा हिस्ता मुसलमान लोक नाहीत. हिंदूचा उच्छेदच करून व त्यांणी कटाक्ष लावून चालून पारिणाम ठीक नाही. शेवटास जाणार नाही. तहानीच असेवे व शाहूराजे यांणी नेकी धरून पादशाही पाशीं कुमक केली. पुढेही त्यांणी कुमक राखावी.” ऐसे सरदार यांशीं

बोलणी केली. आणि पूर्वी शिवाजी महाराज असतां जयपूरचे राजाचे विद्यमाने तह जाला तेव्हां चौथ व स्वराज्य व सरदेशमुखी वैगेरे ठराव झाले त्या अन्वये फर्मान देऊन निरोप फौजेस व सरदार यांस दिल्हा. “ दक्षिणचे सुभ्याची कुमक सर्वकाळ राखावी व येथील लिहिले जाईल तेव्हां कुमकेस फौज यावी, ” सांगितले. फौजेचा दरमहा देशी जाऊन पावत तो पर्यंत हिशेब करून दिल्हा. प्रधान, सेनापति यांणी मातुश्री कुटुंब देशी जाणे वैगेरे समजोन, फर्मान त्यांणी आपली चालीने कुमक राखावी, व सरदेशमुखीचे वतन त्या वतनाचे चालीने व स्वराज्याचे जसे करून दिल्हे तर्से करून घेऊन नजर वैगेरे ठराव त्यांणी लिहिले ते घेऊन निघोन आले. फर्मान तपशीलः—

१ स्वराज्य पूर्वी शिवाजी महाराज यांणी अमल बसविला व दिल्लीस जातां तहांत आला त्याप्रमाणे तलघाट, कोळण, बरघाट, बालाघाट, दुर्गादरो-बस्त देखील किले ठाणी सरदेशमुखी वतनी अमल पूर्वी शिवाजी महाराज यांणी बसविला त्याप्रमाणे सहा सुभ्यांत वतन चालावें. फर्मान.

१ तोफा नजर मोँगलाईत येईल त्याची चौथाई ध्यावीसे ठरले.^{४३}

याप्रमाणे ठरावांत आणेन कागदपत्र दिल्हे. ते घेऊन प्रधान व सेनापति, सेनासाहेबसुभा निघोन आले. येतां जयपूर, जोतपूर व उदापूर यांची राजकारणे भाली. त्यांच्या भेटी घेऊन, त्यांस बहुमान करून, त्यांची कामे करून देऊन, महाराजांशी तह चालवायाचे करून, त्यांणी महाराजांस बहुमान वस्त्रे, जवाहीर, हत्ती घोडे दिल्हे व उत्तम पदार्थ ते घेऊन, नजर महाराजांचे ऐवजांत चौथाई ऐवज कसरराखून, खजिना घेऊन, महाराजांपाशी येऊन पावले. महाराज पुढे सामेरे जाऊन बहुत सन्मान केला. त्यांणी नजरा केल्या. त्यांस चादरा व दुपेटे शेले सरदार मुत्सदी कारकून यांस घातले. उयांणी कामे केली त्यांस बक्तिसे सरंजाम, गांव, इनाम वैगेरे महाराजांनी दिल्हे. खजिना व संस्थानी यांजकडील मेजवान्या व पादशाहा यांणी महाराजांस बहुमान दिल्हे ते सर्व सरदार प्रधान आदिकरून महाराजांस निवेदै केले. मातुश्रीची भेट

४३. येथे दोन्ही प्रतींचा पाठ असाच आहे. मार्गे पृष्ठ ३८ टीप १७ पहा. तोफा बहुधा युरोपियन लोकांकडून नजर येत

१ सहा सुभे दक्षिणची चौथाई वैगेरेचा अमल स्वराज्याचा अमल व मुंजराय निराळ्या ताकीदी. चौथाईचा फर्मान.

१ कान्होजी भोसले यांणी गोंडवण, बन्हाड, कैटक अमल बसविला त्याप्रमाणे चालावें.

१ बहलोलखान यासि ताकीद कर्नाटक सुभा फत्तासेंग भोसले याजक-देस देणे.

असत.

१५. मार्गे पृष्ठ ३७ टीप ३१ पहा.

१६. मिवेदन करणें—अर्पण करणे.

जाहली यावरुन बहुतच संतोषी होऊन कृतार्थ जाहले. करडें व रांजणगांव वैगैरे पांच महालचे वतन सरदेशामुखीचे प्रधान पंत यांस करून दिल्ले. इनाम गांव दिल्ले. सेनापति यांसही वतन इनाम गांव दिल्ले. त्यांनपाशीं दमाजी गायकवाड बहुत शाहाणे कर्ते व मर्द होते, त्यांणीं मेहनत केली म्हणून बहुमान देऊन समशेरबहादर किताब दिल्ला. सेनापतीकडील कारभार देऊन वाढविले.

किलीजखान निजाम उन्मुलुख यांस महमदशाहा यांणी फिरून सहा सुभे दक्षिणेचे मोंगलाई अमलाचा सुभा सांगोन किरून रवाना केले. ते येऊन पावले. महाराजांशीं दिल्लीहून तह ठरून आला त्याप्रमाणे चालव्यानंतर जाधवराव यांणीं अमलांत खटले पाडिले. यावरुन अमल उगवण्यास सरल. एकर यांजकडील फौज जाऊ लागली. यावरुन फौज येती ते दाबून राखावी ऐसा विकल्प निजाम उन्मुलुख यांणीं चित्तांत आणून महकूवार्सिंग सरदार होते ते व आपली जमेत चालून पुढे आले. महाराजांनीं सरलष्कर वैगैरे फौज पाठविली. त्यांची यांची लढाई जाहली. महकूवार्सिंग, जाधवराव यांचा मोड जाहला. धारराव प्रभू कळवेकर यांणीं शिपायिगीरी बहुत केली. ते कांपैस आले. त्यांची सरदारी जागिरी आपाराव त्यांचे कनिष्ठ बंधु यांजला दिली. महकूवार्सिंग मोड होऊन परत गेले.

कान्होजी झांगरेचा बाळाजीपंत यांचे विद्यमाने तह ठरला त्याप्रमाणे बहुत निष्ठेने सरकारचा ठरावाचा ऐवज देऊन चालूं लागले. आणि महाराजांचे दर्शनास यावयाचे म्हणून पत्रे पाठविलीं जे, “खंडो बलाळ चिटणीस यांस पाठ. वावे दर्शनास यावयाची खातरजमा व्हावी.” यावरुन दर्शनास येण्याविषयीं अभयपत्र पाठवून खंडो बलाळ यांची रवानगी केली. ते जाऊन सर्व बोलणी ठरावांत आणून खातरजमा करून दर्शनास आंगरे यांस घेऊन आले. महाराजांची स्वारी श्रीजेन्नूरीस देवदर्शनास गेली होती तेयें येऊन पोंचले. त्यांचा सन्मान केला. बादली चादर घातली. नजर [त्यांणीं] केली. व बंदरा जिन्नस उत्तम पदार्थ बहुत आणिले व खजिना ते सर्व महाराजांस नजर केली. तेयें शिमगी पौर्णिमा जाहली. प्रतीपदेस कूच होऊन निघाले तेव्हां आंगरे यांणीं पांच रंगांचा गुलाल व रंगांचे सामान बहुत आणिले. दरकूच हत्तीवर रंग व गुलाल भरून पांच चार कोश मजल करावी. तेयपर्यंत तख्तराव्यवैर नाच व रंग गुलाल खेळत मुक्काम पर्यंत चालावै, ऐसे करीत पंचमीस सातारा येऊन पावले. जेन्नूरीपासून सातारापर्यंत रस्ता गुलालांनी भरला ऐसे जाहले.

४३. कामास आले=लढाईत पढले.

४४. तहतरावा=एकाशी एक अनेक दोकीवर ठेवून त्याजवर नृत्य वैगैरे चालावैफळ्या जोहून एक जोहफळी करितात ती.

ही वैलांच्या माडीवर अगर मनुष्यांच्या

दोकीवर ठेवून त्याजवर नृत्य वैगैरे चालावैफळ्या जोहून एक जोहफळी करितात ती.

ऐसे बहुतच सफाईबोलणी होऊन महाराजांस डेरियास नेऊन पंचमीचा समारंभ करून वस्त्रे, जवाहीर, हत्ती, घोडे, ऐसे देऊन अष्टप्रधान व दरखदार व सरदार सुदूरां वस्त्रे बहुमान देऊन मेजवानी केली आणि सुभ्याच्या सनदा वस्त्रे बहुमान महाराजांनी दिल्हा तो घेऊन प्रांताचे बंदोबस्तास गेले. शके १६४०. सन तिसा अशार मया व अलक.

बाळाजी विश्वनाथ प्रधान पुरंदर किला राहण्यास नागा घेऊन सासवड येथे व कांही सातारियांत यापमाणे राहिले. शरीरी व्यया जाली. राज्याभिषेक शके १६४१ विकारीसंवत्सरे शालीवाहन शके १६४१ सन अशारीन मया व अलक. यांत निवर्तले. सहा वर्षे प्रधान पद केले. त्यांचे पुत्र वडील बाजीराव बळाळ व धाकठे चिमणाजी बळाळ ऐसे दोन होते. प्रबुद्ध होते. त्यांस व अंबाजी उरुंदरे यांस आणवून सुमुहूर्ते त्याच *शकांत प्रधान पदाची वस्त्रे यथापद्धति बाजीराव यांस दिल्हा. चिमणाजी बळाळ यास पंडित ऐसा किताब [व] सरदारीची वस्त्रे दिल्हा. पुरंदरे यांस मुतालिकीची वस्त्रे दिल्हा. वरकड दरखदारी त्यांजकडील क सरकारी यांस वस्त्रे बहुमान दिल्हा. चिटणीस आवजी निळकंठ बराबर दिल्हा. बाजीराव यांणी महाराजांस सर्व मुत्सदी व सरदार सुदूर मेजवानी केली व नजर खंजीना दिला. चिमणाजी बळाळ यांस दमाजी थोरांत याचा सरंजाम करार करून सनदा दिल्हा व चिमणाजी दामोदर याजवहल सरंजामही त्यांस दिल्हा. सासवडास राहणे सोय न पडे याजवहल म्हणोन सूर्ये येथे राहण्यास जागा करून राहिले. [तेथे] कांही दिवस राहिले. यानंतर कांही दिवस पुर्णे सुभा आपलेकडे करून घेऊन पुण्यास जाऊन राहिले. तेथे बाढा बांधवयासि काम लाविले. चिरेंबंदी कोट बांधवयास प्रारंभ केला. तें महाराजांनी पत्रे व हुजरे पाठवून किल्ला, गढी बांधू नये म्हणोन मना केले. यावरून फिरून परवानगी घेऊन राहिले काम तें बीटबंदी केले.

खंडेराव दाभाडे सेनापति वारले. त्यांचे पुत्र त्रिंबकराव दाभाडे आणून नजराणा वगैरे करार करून सेनापति पदाची वस्त्रे बहुमान यथापद्धति दिल्हा. पिलाजी

* त्याच शकांत की शावरी वस्त्री?

११. दरखदार=चिटणीस, फडणीस, पोल्जीस व भैरे कामगार. हे प्रत्येक सरदारापांशी व प्रत्येक सुभेदारापांशी असावयाचे. राजाच्या चिटणिसांने पेशव्यांकडे चिटणीस नेमावा, पेशव्यांच्या चिटणिसांने होळकरा-कडील चिटणीस नेमावा, होळकराकडील चिटणिसांने त्यांचे मासलतदाराकडे चिटणीस शाठवावा, याप्रमाणे इतर दरखदारांच्या नेमणुका होत भसत.

५०. पेशव्यांकडील व महाराजांकडील.

५१. ज्यांने बाळाजी विश्वनाथार्शी वे इमान केले होते व जो शाहूस जुमानीत नव्हता. माझे पृष्ठ ११ व २६। ३७ टीप १०। १। पहा.

५२. हा पूर्वीचे पेशवे त्रिंगले यांच्या प-दरचा सरदार खानदेशांत शाहूस येऊन मिळाला तो.

५३. सासवडास पेशव्यांचा वाढा अहे तसें सूर्ये येथे कांही आहे काय?

गायकवौड त्यांचे पदरीं सरदार बहुत उमदे निघाले [होते] त्यांस गुजराय सुभा काठेवाड वैरे खंडणी अमल घेणे काम सांगितले. खंडेराव दाभाडे यांची स्त्री उम्हीवाई बहुत शाहाणी [होती] तिचे अनुमते सरकारी सुभा व सरदारी चालवावीसे करून दिल्हे.

[तसेच] परशराम त्रिंबक प्रतिनिधि यांस शरीरी पीडा होऊन वारले. शके १६४० विलंबीनाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध ८ सोमवार. यानंतर ज्येष्ठ वद्य पंचमीस श्रीपतराव प्रतिनिधि यांस वर्त्ते जाहली.

बाजीराव बळाळ व चिमणाजी बळाळ बहुत कर्ते शहाणे [निघाले.] राज्यकृद्धीची उमेद बहुत धरून बहुत पराक्रम करून दाखवावा, महाराजांची कृपा संपादावी. म्हणोन “आपणांस हिंदुस्थान चैयाई सरदेशमुखी साधण्याचा सुभा सांगावा.” माळव्याचा अंमल तहत आला आहे. त्यास विश्वासराव पवार धारेस ठाणे घालून आहेत त्यांणी व आम्ही मसलत करीत जावी. गुजराय प्रांत सेनापतीकडे त्यांची व आपली हद करून द्यावी. म्हणोन विनंति केली. “पवार यांजकडे हिस्सा काय, आपणांकडे [काय,] त्यांत फौजेचा खर्च यास नेमून सरकारांत रसद काय, याचा ठराव करून सनदा द्याव्या ” बोलले. हे महाराजांनी ऐकून बाजीराव यांजवर बहुत संतोषी जाहले. महाराजांस हिंदुस्थान साध्य करावयाचे बहुत मानस यावरून प्रतिनिधि व सर्व मुत्सदी जमा करून विचार पुसिला. तेव्हां श्रीपतराव प्रतिनिधि यांणी, “पाद शहाचा तह जाला [आहे] व किलीजखान नबाब सुभ्यांत तह चालला आहे. सुभा व फौज नजिक प्रांत लागला आहे तो बिघाड होऊन तर्तच मसलेंत प्राप्त होईल. स्वार्मीचा मनोदय हिंदुस्थान साध्य करण्याचा अहे तोही घडोन येईल. आर्धी कर्नाटक प्रांत योरले महाराजांनी साध्य केलेला गेला आहे तो साध्य सर्व फौज पाठवून करावा. नंतर ही मसलत करावी. ऐसे आमचे विचारे दिसते, ” बोलले. यावरि ते समर्थी बाजीराव यांणी उत्तर केले की, “ प्रतिनिधि अशी मसलत काय देतात ? पाद जाही कमज़ोर

५४. ‘दमाजी’ असें असावें. दमाजीनिं बाजागूरुच्या लढाईत तरवार केली त्याबद्दल सेनापतीच्या शिफारशीतरून त्यांस ‘सम-शेर बहादर’ हा किंताव मिञ्चाला (१७२१) पण पुढे योडधा दिवसांनी तो मृत्यु पावल्यावर न्याचा उत्तण्या विलाजी याजकडे त्यांचे चढ विले.

५५. उमाबाई-ही त्रिंबकराव दाभा-रुची स्त्री असून पतीचे मरणोत्तर (१७३१) तिनें शहाणणानें कांही दिवस कारभार बालविला, असें मांट उक म्हण-

तात. ‘त्रिंबकरावाची स्त्री’ ही वखरीच्या लेखाविरुद्ध आहे. आम्हांस दाभाडगांची इकीकृत मिळाली आहे त्यांतही “खंडेराव दाभाडे यांची स्त्री उमाबाई होती त्यांजपारी बाजीराव यांजला घेऊन येऊन महाराज बोलले की, ‘अंबकराव तुझा पुत्र व बालाजी विश्वनाथ व खंडेराव दाभाडे यांचा भाऊपणा होता यास हा [बाजीराव] ही तुझाच पुत्र आहे ” असें लिहिले आहे.

५६. मसलत=स्वारी, युद्ध प्रसंग.

जाहली [आहे.] काहीं जीव राहिला नाही. बखेडे वहुत जाले आहेत. पादशाहा आमचे कुमकेने पादशाही रक्षावी असे इच्छून आहेत. यांतच त्यांचेही बखेडे मोडावे. आपला स्वराज्य अंमल पूर्वी बसला नाही तो बसवावा. किलीजखान नजीक, त्याचा तह बिघडून खटला करतील याचा हिसाब काय धरावा ! [असे घटले तर] राज्य कर्से करावे ! आणि थोरले महाराज यांणी जातीने औरंगजेब शहाजादेपणांत येऊन दौलताबादची पादशाही घेऊन औरंगजाबाद बसवून सुभा करून राहिले, त्याचा हिसाब न धरितां विजापूर, भागानगर पादशाहीतील अंमल बसविला. व त्यांचे^७ सुभ्यांतील अंमल घेतला. यानंतरही संभाजी महाराज यांणी सर्व दौलत फौज बुडविली, महाराज वारले, असे प्रसंगी औरंगजेब जातीने येऊन दोन्ही पादशाही घेऊन संभाजी महाराजांस धरून विजयैर प्रसंग केला. महाराज त्यांचे नजरबंदीत गेले. राज्य व स्थळे सर्व घेतली. दोन लक्ष फौजेनशी बंदोबस्तास आपण हिंदुस्थान दिल्लीचे राज्य सोडून या प्रांती राहिले. त्याचा हिसाब न धरितां राजाराम साहेब चंद्रीस जाऊन चार सुंभे पंचवीस पंचवीस हजारांचे करून तेथून रात्रंदिवस मसलत करून लढाया मारून अंमल उठऱ्यून नेला. पुढे पादशाहांनी चंद्रीस अडचण केली तेव्हां पादशाहा या प्रांती असतां देशी येऊन हिसाब न धरितां औरंगजाबाद मारिली, अंमल बसविले, राज्य व किले स्थळे साध्य केली. हे राज्य गेले तें श्रीकृपेने पुन्हा साध्य जाले. स्वामी पादशाहीतून अनायासे करून राज्यावर येऊन दै. बवान मोठी माणसे पदरी होऊन पादशाहाची कुमक करावी, पादशाहा स्थापावे, ऐसे होऊं लागले. पूर्वी मोठी मोठी कायें बडिली केली तशीं न करावीं तरी मोठी पदे कशास कैरावीं ? आम्हांस सनदा मात्र दाव्या. फौज खजिना सर्व स्वामींचे चरणाचे प्रतापेकरून सिद्ध करितो. राज्य साध्य करितो. किलीजखान याचाही शैँह राखून हिंदुस्थानची मसलत [करितो.] दोन्ही आम्ही आटोपतो. कर्नाटकची मसलत करणे त्यास पादशाही बुडविली [आहे.] पूर्वीची राज्ये विजापूर, भागानगर, यांजखालील मुलूत साध्य जालेच आहेत. हे घरांतील मसलत आहे. हुजुरात व मोठे सरदार यांतील कोणी तरी रवाना होऊन मसलत जाली म्हणजे सहज साध्य होईल. हे प्रतिनिधींनी मसलत संभाळावी. योरले महाराजांचा संकल्प हिंदुस्थान काढीज करावे ऐसा राहिला.

५७. औरंगजेबाचे.

५८. विजयर-जिवावरचा, शेवटचा.

५९. शाहूस उद्देशन.

६०. सुमे=सुमेदार, सरदार.

६१. 'उगवन नेला' कोलापूर प्रतीचा पाठ आहे. तेथे 'राजारामाने' वसूल घेतला,

असा संबंध लाखिला पाहिजे. वर 'त्यांने मांगलांची ठारी हांकून लाखिली' असा अर्थ होतो.

६२. हे बोलणे प्रतिनिधीस खूप लागले असावे.

६३. न्याच्या हल्याचा बंदोबस्त करून.

त्याळाठींच स्वार्मींचा अवतार उदय जाऊ आहे. पुण्यप्रतापही तसाच आहे— यास्तव आर्धी हें साध्य करावे आणि संकल्प शेवटास न्यावा. पादशहांर्नी आपण होऊन बलावून नेऊन तह करावा ऐसे दिवस श्रीने प्राप केले. त्यांत बाळाजींपंत नाना जाऊन सर्व राजकारणे हिंदुस्थानचे राजेरजवाडे यांची करून सिद्धता जाली आहे. महाराजांचा प्रताप जे कार्य मर्नी धरिले तें घडोन यावे ऐसा आहे. यास्तव या समर्थीं हा उद्योग करावा हें उत्तम आहे.” असे बोलले. यावरून महाराज बहुत संतुष्ट होऊन बोलले जे, “बाळाजींपंत नानांच्या उदरीं तुम्ही जन्मलां तें युक्त आहे. तुम्हांसारिंखे कर्ते पदरीं असतां हिमालयापलीकडीलही दुसरे किंबऱ्यांखंडीचे राज्य साधतां येईल ! मग या मसलतीचे काय अशक्य आहे ? तुम्ही हिंदुस्थान प्रांती जावे. इकडील सर्व सरदार कडुजुरात व मानकरी फौज आहे, तेव्हां निजाम उल्मुलूख यांगीं शेखी केलियास पाहतां येईल क कर्नाटक प्रांती ही फौज रवाना करून सोडितां येईल.”

ऐसे सांगोन महाराजांर्नी बाजीराव यांस वर्त्ते बहुमान व सनदा देऊन निरोप दिल्हा. अंबाजींपंत पुरंदरे हुजूर ठेविले, [त्यांगीं] खंडो बलाळ चिटणीस यांचे विद्यमाने आपलीं बोलणीं बोलावीं ऐसे करून देऊन पुण्यास निघोन गेले. आणि फौजेची तयारी करून, पोक्त सामान तोकखाना सुद्धां जमाव करून व गारदी लोक पायदळ तोफखान्याचे रक्षणास ठेवून निघोन माळव्यांत गेले. तेथील अंमल उठीवून उज्जनीस दर्धीबादूर सुभा पादशाही होता तो चालून आला त्याशीं लढाई दिल्ही. त्याचा मोड करून उज्जनी घेऊन तेच्या ठाणे व प्रांतां ठाणे घालून माळवा सर केला. आणि पुढे जाऊन तमाम राजेरजवाडे यांच्या खंडण्या ठरावून झुंझिलखंडचे राजे यांची खंडणी घेतली. झुंझिलखंडचे राजे यांचा स्नेह भाईचारा करून तरकारा माराव्या [असे केले.] बहुत द्रव्य मेळवून, खजिना करून, फौजेस रोजमुरे नालवंदी देऊन फौज हुशार केली. ठाणी प्रांत किले घेतले त्यांचे बंदोबस्तास वीस हजार फौज नेहमी माळवा प्रांती रहावी ऐसे केले. राणोजी शिंदे कण्हेरखेडकर व मल्हारसाव होळकर धमगर हे सरदार व पागे होते. उभयतां मसलतींत व लढाईत बहुत पराकमी निघाले. त्यांस शिंदे यांस उज्जनीचा सुभा व होळकर यास इंदुरचा [सुभा] सांगोन जो

* किमरखंड=किमरांचा देश. हा हि-
माळव्याचे पडीकडे आहे असे समजतात.

१४. “ डगवून ” कोलापूर शह.

६५. राजा गिरधर याचा यवराशीं एका
लढाईत वध (१७७१) झाल्यावर त्याचा सं-
बंधी दया बहादुर यांची माळव्याचे सुभ्यावर
नेमणक झाली. हे नाम ब्राह्मण होते.

प्रांत साध्य केला त्याची नांटणी सरकारचे विभासराव पवार व हे उभयता यांचे फौजेस खर्चाची नेमणूक व सरकार हिस्सा ऐसे करून देऊन आपण परत पुण्यास येऊन महाराजांचे दर्शनास आले. महाराजांस सर्व निवेदन केले. पुढे सामोरे नाऊन महाराजांनी सन्मान केला. संतुष्ट जाले. शिषाई लोक व सरदार व मुत्सदी यांणी कामे केली त्यांस बक्षिसे दिली. हिंदुस्यानी राजे यांच्या भेटी होतात त्यांस सोन्याच्या दांडीच्या चवऱ्या व सोन्याचे काठीचे चोपदार असतात, बराबराने भेटी घेणे तो आपणांस रुप्याचे सामान आहे, येविझी विनंति केली. यावरून महाराजांनी सोन्याचे दांडीची चवरी व सोन्याचे काठीचे चोपदार यांस देऊन बदुमान बाढविले.

यानंतर कर्नाटक प्रांतीचा बंदोबस्तु ब्हावा म्हणोन चंदावरीं तुळजांराजे होते त्यांस पत्रे लिहिली जे, “ इकडून फौजा रवाना करितो. तुझ्ही तिकडून फौज तयारी करून कुमकेस यावे. तुझ्ही फौजेचा खर्च बाळगून रिकामे पैके खर्च केले. चंदी वैरे राज्य कां सोडविले नाहीं ? उपभोग कां न केला ! असो. या उपरि तरि रिकामे लोकांपासून खाववू नये. कुमक करावी. ” म्हणोन लिहिले. फतेसिंग भोंसले यांजकडे कर्नाटक सुभा सांगावा व सरदार खाडवावे, ऐसे सिद्ध करून बाजीराव ग्रधान व श्रतिनिधि व दाभाडे सेनापति व रघोंजी भोंसले सेनासाहेबसुभा व सरलळकर यांस फौजेनिशीं बोलावन सर्वांनी फतेसिंगबाबा बराबर जावे, त्यांचे विचारांत चालावे, ” ऐसे सांगितले. “ मसलत करून कर्नाटक प्रांतीचे पाळेगार मांडलीक राजे यांच्या खंडण्या पूर्वील तहाप्रमाणे घ्याच्या, स्थळे किले सोडवावे, ” ऐशी आज्ञा केली. ती सर्वांनी मान्य केली. तयारी करून पन्नास हजार फौजेनिशीं हे सर्व सरदार बराबर देऊन फतेसिंग भोंसले याची रवानगी केली. संताजी घोरपडे या राज्यांतील पुरातन सेनापति त्यांचे पुत्र वैरे पनाळ्याचे संभाजीराजे यांचे कईर्यांपीं राहिले. पिराजी घोरपडे त्यांचेच घराण्यांतील मुरारराव घोरपडे गुतीचे संस्थान राखून त्या प्रांतीं साहिले होते. त्यांसही पत्रे महाराजांनी दिली होतीं जे, “ तुझ्ही सामान सुद्धा सरकारचे फौजेत येऊन सेवा करून दाखवावी. ” सेही आपले सामान घेऊन येऊन भेटले. तमाम पाळेगार सुरापूर, चित्रदुर्ग, कनकदुर्ग वैरे गदग, लक्ष्मेश्वर यांजपासोन पूर्वीचे ठावाप्रमाणे खंडण्या घेतल्या. आणि पुढे सालाबाद देत जावे असे केले. ज्यांनी मगरुरी केली त्यांचे प्रांतीस व त्यांस जरब दिली. हुजूरांचे स्थळे, ठाणी, किले पहिले होते ते सोडविले. आणि

६६. (१) बैकोजीचा (२) तुकोजी. | ६७. (५) तुळजोजी राजा शाळा. त्याचा (३) खावासाहेब. त्याचा राखपुत्र (४) वर्षे ११. प्रतापसिंह (राज्य वर्षे दहा.) त्याचा न. | ६७. कश्यपी-कछुपी=सलिंब. •

पुढे त्रिचनापळ्ठीस गेले. तेयें दादखार्न सुभा होता. त्याने पुढे येऊन लढाई दिली व ठाणे भांडविले. त्रिचनापळ्ठीनजीक जाऊन मोर्चेबंदी केली. गोब्यांची मारगिरी करून हळा करून संस्थान घेतले. तें फक्तेसिंगबाबा यांनी मुराराव घोरपडे यांचे स्वाधीन केले. बहुत द्रव्य खजीना घेऊन फक्तेसिंग बाबा परत आले. महाराजांस येऊन भेटले. महाराजांनी सन्मान केला. सर्व खर्जीना व जालें वृत्त सर्व महाराजांस निवेदन केले. ते समर्थी महाराजांनी प्रश्न केला जे, “प्रधान व सेनापति तुमचे आज्ञेत चालावे ऐसे करून देऊन रवाना केले. पराक्रम करून फक्तेही पावला. त्रिचनापळ्ठी सारिले संस्थान सोडविले तें दुसरियाचे स्वाधीन करून या प्रांती कां आलां? संस्थानीं राहन मोठी माणसे व फौज जमा करून त्या प्रांतीची स्थळे व दौलत चंदी वगैरे संस्थाने सोडवावी, प्रधान सेनापति इकडील कार्यभागास रवाना करावे, ऐसे कां जाले नाही? ” ऐसे विचारिता बाबांस उत्तर देणे घडले नाही. यावरून बाजीराव प्रधान यांणी विनंति केली जे, “त्या प्रांतीचे जाले वर्तमान वरचेवर लिहीत गेले. त्या प्रांती राहूनही काऱ्ये करावी ऐशी आज्ञा जाली नाही. तेव्हां राहतों म्हणून लिहावे अगर रहावे तरि महाराजांचे मनांत विकल्प जाईल कीं, यांस पृथक् राज्य करावे अशी दौलतीची इच्छा झाली. जितकी सेवेशी आज्ञा जाली तितकी करून हुजूर जावे, पुढे जशी आज्ञा होईल तसें करावे, ऐसे आमचे सर्वांचे विचारे होऊन पायांपाशी निघोन आले. ” यावरून बाजीराव यांनवर महाराज संतोषी जाहले. प्रधान व सेनापति निरोप घेऊन पुढे व तलेगांव यांस निघोन गेले. हे मसलत शके^{६०} १६४६ विधावसुनाम संवत्सरे सीत अशरीन मया व अल्पक यांत झाली.

या समयांत बुंदिले राजे यांचे भाऊपणियांत कलह प्राप्त जाला. तेव्हां बुंदिले यांनी बाजीरावास पत्र लिहिले जे, “नबाब किलीजखार्नीं पायागड प्रांती आले आहेत त्यांचा मनसबा कलहांत आपण मन घालून राज्यहरण करावे ऐसा आहे. ऐसे समर्थी आपण अति त्वरेने येऊन पावावे. आपण येऊन कलह तोडावा. ” ऐशी पत्रे आलीं तीं व महाराजांस विनंति लिहिली जे, “आज्ञा आलियास तयारी आहेच. निघोन जातो. ” यावरून महाराजांनी अति त्वरेने जाऊन उभयतांचा कलह यथामार्गे तह करून देऊन सोडावा. ” [असे कल्पविले.] यावरून तेच समर्थी जाऊन सिद्ध करून मातवर मजली करीत माळव्यांत जाऊन

६०. हा दादखान कोण? ग्रांट डफ म्ह- १७२५ या वेळी क्रन्तिकात स्वारी साल्पाणतात हा चंदासाहेब होय. त्यास दक्षणी चे इंजी इतिहासात कोठे नाही. वर दीप लोक हुसेन दोस्तखान असें म्हणत. पण ६८ पहा.

ही स्वारी १७४० मध्ये झाली. ७०. हा किलीजस्थान नव्हे. अलाहाबादचा सुभा महमद बंगश हा होय.

तिकडीलही फौज बराबर घेऊन झुंदीलखंडास पोंहोचले. आणि उभयतांची मध्यस्ती करून, कलह तोडून, विभाग करून दिल्हे. यावरून ते उभयतांही संतुष्ट जाले. हें राज्य किलीजखान याचे हातीं जात होतें तें रक्षिले, मोठे प्रसंगी जलद येऊन पावले, म्हणून “तिसरे बंधुच तुम्ही आहां. दोन भाग आमचे. यांत तिसरा भाग तुम्हांस उभयतांस देतो.” [असें] म्हणून झाँशी वैगरे तालुका तिसरा भाग यांस दिला. तेयें फौज काहीं व सुभा ठेवून विजयी होऊन परत महाराजांचे दर्शनास यावयास निघाले.

ते समर्थी नबाबाचे चित्तीं आलें कीं, ही मसलत आम्ही करणार होतों तों ते येऊन साध्य करून चालले. यांसि लटाई देऊन बुडवावें. परंतु सेनापति व हे एक होतील. जाले असतां जमाव भारी होऊन जड पडल. [सेनापतीकडे] राजकारण पाठविले जे, “तुम्ही अलग असावें. तुमचे मतलबास आम्ही अनुकूळ होऊं.” तेव्हां सेनापते यांचेही मनांत दुर्बुद्धि आली. खंडेराव दाभाडे सेनापति वारले. शके १६५० यातै त्रिकराव यांस सेनापति जाली होती. त्यांणीं विचार मनांत आणिला जे, “माळवा प्रांतीं बाबती सरदेशमुखीचा मामला आपलेकडे असोन हे या प्रांतीं स्वारी करेतात. हिंदुस्थान आपण काबीज करावें तें हे करीत चालले आहेत.” ऐसे चित्तीं आणोन नबाबापासोन काहीं द्रव्य घेऊन अनुकूळ त्यांस जाले. हे बातमी बाजीराव यांस कल्ली. सेनापति सरकारचे पदरचे मातवर सरदार असोन हे बुद्धि धरिली आहे, म्हणून महाराजांस वर्तमान लिहिले. यावरून महाराजांनी आज्ञापत्र पाठविले जे, “तुम्ही त्या मार्गे येऊन सेनापति यांस बुद्धियाद करून समजोन सांगून येतां बराबर घेऊन यावें. येयें उभयतांचा तह करून देऊन एक विचारे चालत ऐसे करितां येईल.” यावरून बाजीराव त्या मार्गे येत असतां, सेनापति चालून पुढे आढवे जाले जे “तुम्ही आमचे तालुक्यांत येऊ नये.” ऐसे लिहिले. तिकडून नबाबही चालून पुढे आले. याजवरून जलदी करून बाजीराव पुढे आले. सेनापतीची फौज चाळीस हजार, यांजपाशीं पंचवीस [हजार.] “याचा विचार कसा करावा? या समर्थी सेनापति विरुद्ध करून नबाबाहातीं आमची फौज बुडवितात. सरकारचा बदैनेक्षा होतो. त्या अर्थी आधीं सेनापतीनीं विरुद्ध केलियास लढाई यांशीच देणे प्राप्त आलें. सरकारची आज्ञा आणवणेस अवकाश पडत नाहीं.” म्हणोन आपले फौजेतील धारकरी किंता हे निवड केली. व त्यांचे फौजेत किती. हे बातमी आणितां आपणापाशीं त्यांहून अधिक माणसे कामाचीं आहेत व महाराजांचे पायाशीं सेनापतीने बैंदैनेद धरिला, तेव्हां त्यास यश कदापि यावयाचे

३१. हा शक बरोबर नाही. शके १६४२ व ४३ असावें.

३२. बदनक्षा=भपकीति, दुर्लंकिक.

३३. बदनियत=अनीति, ह्राम-खोरपणा.

नाहीं म्हणोन तसेच पुढे चालून आले. “ आम्हांस सरकारी प्रांतात उपद्रव करावयाचा नाही. नवाब फौज सुद्धां पिच्छावरी आहेत याजकरितां त्या मार्गे जाणार, ” म्हणोन लिहिले असतां त्रिंबकराव लढाईचा इरादा करून चालून आले. आपण जातीने हत्तीवर बसून युद्धास प्रवर्तले. तीन प्रहर पर्यंत लढाई जाली. दोहर्येकडील नामी माणसे रणांत बहुत पडली. सेनापति हत्तीवरून तिरंदाजी करितां करितां बोटांची साले गेली. ऐशी लढाई बहुत तारफेची जाहली. बाजीराव यांणी धारकरी यांजबरावर जातीने घोडा घालून तरवार केली. नामी लोक निवड करून हत्तीपर्यंत जातीने चालून घेतले. सेनापतीचे फौजेचा मोठ होऊन पळूऱ्याले. त्रिंबकराव जातीने आढून उभे राहिले. लोक योडे राहिले. हत्तीवरील महाद पडला असतां जातीने पायाने हत्ती चालून तिरंदाजी केली. तेब्हां सोडणीस्वार झाँजीराव यांणी पाठविला जे, “ अशी लढाई शत्रुंशी करून महाराजांस संतोषी करावे ते आपणांस कशास पाहिजे ? अम्भी लढाई तहकूब करितों आणि भेटीस येतों, ” असे सांगून पाठविले. परंतु वीरश्री-स पडून तसाच हत्ती पुढे चालविला. बाजीराव यांणी आपले लोकांस ताकीद केली की, “ सेनापतीस कोणी जायां करूऱ्य नये. ” परंतु इतकियांत, होणारानुरूप, सेनापतीच्या कपाळास गोळी लागली. ठार जाले. हें पाहून बाजीराव मार्गे सरून फौजेत लूट अथवा पाठलाग करूऱ्य नये, बुण्गे लुटूऱ्य नये, हत्ती घोडे कोणी घेऊऱ्य नये, पाडव जाहले असेल ते सोडून यावे, म्हणोन सरून जाऊन राहिले. आणि मातवर मजली करून जावे असे केले. सर्व वर्तमान महाराजांस लिहून पाठविले. आणि महाराजांस येऊन भेटले. सर्व वृत्त समजाविले. महाराजांनी चित्ती आणिले जे. “ अविवेक करून नवाबांनी राजकारण केले. दुर्बुद्धि धरून आगळीक करून आपणांतच लढाई केली. त्याचे फळ जाहले. परंतु मोठे माणूस पदरचे व्यर्थ जायां जाहले. जाली ते गोष्ट पुनः येत नाहीं. पुढे उभयतांचेही मनास आणोन करणे तसे करितां येईल. ” प्रवान यांस पुण्यास जावयास निरोप दिल्हा. लढाई जाली. शके १६९२ साधारणनाम संवत्सरे. इहिदे सलासीन मया व अलफ.

त्रिंबकराव दाभाडे लढाईत पडले त्या वर्षी श्रावणमार्सी ब्राह्मण तळेगांचीं जमा जाले. पंचमीपर्यंत त्यांस सिधा व लिंगार्चन सांगणे [तें न सांगतां] दक्षणा दाभाडे यांणी बंद केली. ब्राह्मण घटीचे दिवशीं सर्व पुण्यास येऊन बाजीराव यांस “ तुम्हीं सेनापति मारले, आमचे ब्राह्मणांचे अन्न [त्याचा] उच्छेद जाला, हें अपेश तुम्हांधर आले ” बोलले. त्यावरून तात्काळ महाराजांस विनंति लिहिली जे, “ ब्राह्मणांचा धर्म सेनापतींनी रहित केला. सरकारचा धर्म कोणीही

ચાલવાવા. સરકારચી નેમળુક આમચે તાલુક્યાંત મજુરા યેઈલ. " મ્હણોન બ્રાહ્મણાંસ ભોજન સ્વયંપાક કરવુન કરવિલે. એર્તીનજીંક જીંગા કરુન ષષ્ઠીસ પ્રારંભ કરુન પંચવીસ હજાર બ્રાહ્મણભોજન દોન દિવસ વ દક્ષણા યથાયોગ્ય [દેઊન] મહારાજાંચી આજ્ઞા સાંડર્ણીંચી ડાંક પાઠવુન યેતીલ બ્રાહ્મણ ત્યાંસ મોજન વ ષષ્ઠીસ દક્ષણેસ આરંભ કરુન સસ્પનીસ સમાપ્ત કરાવેંસે કેલે. આણિ તો ક્રમ ચાલવિલેં.

ઉમાબાઈ દાભાડી પુંત્ર વારલે મ્હણોન બદુત ઝાંગી જાહલી. યાવરુન મહારાજાંની ચિત્તી આણિલે જે, " ઉભયતાં સરદાર આપલે. કલહ હોઊન અયુત્ત ગોછ જાહલી. યાંચે સમાધાન કરાવે. " મ્હણોન શ્રીમહાદેવ યેથે શ્રીચે દર્શનાસ સ્વારી જાઊન શ્રીજીન્નૂરીસ ગેલે. તેથુન તળેગાંચી જાઊન ઉમાબાઈંચે સમાધાન બદુત રીતીને કરાવે તસે કરુન ત્રિબકરાવ યાંસ પુત્ર યેશવંતરાવ દાભાડે હોતે ત્યાંસ બ ઉમાબાઈસ સમાગમે ઘેઊન સાતારિયાસ બરાબર આણિલે. આણિ બાજીરાવ પ્રધાન યાંસહી બોલાવણે પાઠવુન આણિલે. ઉભયતાંચી બોલર્ણી એકૂન ઘેઊન ઉભય-તાંની પુંઠે કસે ચાલર્ણે ત્યાચે તહ કરુન દેઊન, યાડપરિ કોણી કિંતુ ન ધરિ-તાં સરકાર સેવા કરાવી, એક વિચારે અસારે, ઉભયતાંની કોણતે મુલકાંત કો-ણતા અંમલ કસા વહિવાટાવા [તે કલ્યાણ] માલ્યા વ ગુજરાયીચી હહ કરુન દેઊન નિમે સ્વરાજ્યાચા એવજ હુજૂર સરકારાંત યાવા, નિમેત ફૌજેચા ખર્ચ ક-રુન હિશેબ સમજવાવા, ત્યાંત જાતીચે ખર્ચાચી નેમળુક કરુન પેર્ખિકરી હોઈલ તે હુજૂર યાવી, એસે તહ ઉભયતાંસહી કરુન દિલ્હે. યેશવંતરાવ સેનાપતિ યાંસ પદાંચી બસેં બહુમાન યથાપદ્ધતિ દેઊન ગૌરવ કરુન નિરોપ દિલ્હે. યેશવંતરાવ વ્ય-સની જાલે. બેહોર્ધી રાહું લાગલે. યામુલે પિલાજી ગાયકવાડ યાંણી ગુજરાય પ્રાંતીંચી સ્વારી વ કાઠેવાડ વૈગેર અંમલ કરીત જાવે, ઉમાબાઈ ખવરદાર આહેત ત્યાંચે વિચારે ત્યાંચે આંજેત વાગુન કારભાર ચાલવાવા એસે કરુન દિલ્હે.^{૧૨}

૭૫. પ્રથમ દક્ષણેચા સમાંબ નદીચ્યા

કાઠી રખસુચાણ્યાંત હોત અસે, અસે અ-
ન્યાશ લિહિલેલે આઠલ્યતે.

૭૬. લા કરીલ લદાઈચા વ દક્ષણેચા આરંભાચા શક (૧૬૫૨) બરોબર આહે,
પરંતુ હી ગોષ્ઠ ખુદેલખાંઢાચા તંટા મોડુન
યેણ્યાંચે (૧૭૩૩ ઇસવી સન) પૂર્વી જાલી. વ-
ખરીત લિહિલ્યાપ્રમાણે માગદુન ઘઢલી નાહી.

૭૭. માર્ગ પૃષ્ઠ ૪૪ ટીપ ૫૫ દશા.

૭૮. યાગી=સંતસ, દુઃખી.

૭૯. તૌ યેશવાંચે માર્ફત યાવા. ઘાંટ
ઉફ.

૮૦. પેષકશી=નજરાણ.

૮૧. દેહોષ=ખુંદ, અમલાંત મગ.

૮૨. બાજિરાવ વ દાભાડે યાંજમધ્યે
કિરોધ વાડપ્યાસ કારણ અસે ઝાલે કી, સન
ઇસવી ૧૭૨૪૨૫ સાલીં નિજામ ઉલ્લૂલ્ક
યાણી બરાઠાંમધ્યે ફૂટ કરુન તાંદજા
વાડત્સ એવર્થીસ અદથલા આણું ભાષલે
માહાત્મ્ય વાડવાંચે હા હેતૂને જાખવરાયાંદ્યા
માર્ફત સંભાંદીં રાજકારણ હાતી ઘરિલે.
અંતફાતિનિબિ તાસું બદુતેક અનુકૂળ હોતેચ.
દાભાડ્યાશીંહી સ્થાણી સંચાલ બાંધિલે. આણા
બેઢી બાજીરાણાંદ્યામધૂકીલે વ હિંમસલીને
ત્યાચે સર્વ કેત સ્પાલ્યાચ મજ્જીંત 'આલે.
(હુંદે જાલુ.)

आनंदराव महादेव खासनीस पोतमीस यांजपासोन काहीं अमर्यादा अपराध जाला. याजवरून त्यांस शिक्षा करावी, ऐसे महाराजांचे अंतःकरणी आले. हे त्यांस कळले. यावरून ते व त्यांचे बंधु बाजीराव महादेव उभयतां निघोन किंरंगणांत गेले. दरखावर कारकून होते व दुसरे नेमन काम चालविले. त्यांचे सापत्न बंधु धाकटे येशवंतराव महादेव भोरपेस होते. त्यांस घेऊन त्यांची मातुश्री आली. यावरून ते व हे एकत्र नाहीत ऐशी खातरजमा करून घेऊन, काहीं दिवस दरमहा हल्का करून देऊन, तशीच सेवा घेतली. त्यांणी पाय उतारा स्वर्णीत राहून बहुत निष्ठेने श्रम साहस फार केले. शहाणे कर्ते पाहून स्वारीचे ^१ पोते व घोडा बसावयास देऊन, दरमहा वाटवून कृपा केली. इनामगांव खरवडे वगेरे जप्त केले होते ते यांचे नावे सनदा करून देऊन मोकळे करून दिल्हे. रायगड सोडवणे, हे महाडचे देशपांड्ये, त्यां राजकारणांत वागुं लागले. काहीं दिवशी पोतनिशी खासनिशी दोन्ही दैरेख यांचे नावे करार करून देऊन बहुमान वर्त्ते देऊन कारखाने स्वार्थीन केले. अठराही कारखाने यांची देखरेख खासगीकडील त्यांचे तरफेचे कारकून ठेवून चालविली.

निजाम छुन्मुख यांणी मनांत विचार केला जे, “ महाराज यांचा दिवसे-दिवस उत्कर्ष जाला. माणसे पदरीं मोठीं कर्तीं प्रतापी जालीं. फौज नामी बाळगतात. औरंगाबाद भागानगरपर्यंत फौज सरदार अंमल उगवण्यास हिंडतात त्यांत कटकटी पडतात. औरंगाबादेत आपण केवळ लगत राहणे ठीक नाहीं. तहानीं चालावे हेच युक्त आहे. भागानगरीं राहण्याचा विचार करावा. ” म्हणून श्रीपतराव यांजकडे वकील पाठविले. आणि “ भागानगर लगत दहावीस महाल येथील चौय सरदेशमुखी वगेरे स्वराज्याचे अंमल आहेत

(मा. पृ. व. पु. चा.)

जबागशी लडाई देण्याचे पतकरून बाजी-रावाने त्याचा मुलूख उजाड करून बन्हाण-पर जाळण्याची अफका उठविली. तिकडे जिजामाच्या फौजा गेल्यावर आपण क्षपाण्याने गुजरायेत जाऊन अमदाबादचा सुभा सुरुवळंद यास निजामाने तुमच्यावर मला पाठविले अशी भुमका उठविली. व चौथ क त्तरदेशमुखी देण्यास कबूल असाल तर तुमच मुलसास इतर लोकांचा उपद्रव न लागण्याची जिम्मा मजकडे आहे असे सांगिठले. सर्वुलंद यानें हिलीहून मदत येत नाही हें पाहून बाजीरावाचे म्हणै कबूल करून सनदा करून दिल्या. पुढे बाजीराव यांणी परत येऊन जिजामास दैराण करून

आपणांस पाहिजे तसा तह करून घेतला. गुजरायेत जाऊन ह्या वेळी बाजीरावाने अशा प्रकारे कारभार केला तो त्रिंबकराव दाभाडे यास विलकूल खपला नाही. निजामाचे मनांतही ग्राह्यांत दुई करण्याचा नाद अजून हेताच. तेव्हां पुढे त्यांने त्रिंबकराव यास विथावून मी तुमचा पाठपुरावा दृष्टिणेत करतों म्हणून सांगितले. अशा कारणाने बाजीराव यांस निजाम व दाभाडे हे एकत्र होण्यापूर्वी दाभाड्यास गुजरायेत गांठावें लागले.

१. पोते=खजीता.

२. ‘याही राजकारणांत’ कोलापूर प्रत.

३. दरख=काम, अधिकार.

त्यांचा आकार पाहून गंगातीर, बालाघाट वैगेरे तिकडील दरोबस्त अमलाखेरीज जागिरीचे महाल अंमल आहेत त्या आकारा बरडकूम दरोबस्त अंमल मोबदला ध्यावा म्हणजे कटकटी पडणार नाहीत. बाकी तह ठरेल तसे दोहींकडील अंमल तहांनी दुतर्फी सुरळीत चालावे. ” हें बोलणे महाराजांस विदित करून वकिलांच्या भेटी करून बोलणे चालविले. यावरून महाराजांनी सर्व मुत्सदी प्रधान सुदूरां मेळवून विचार विचारिला. तेव्हां बाजीराव प्रधान आपले मर्ते बोलले जे, “ नबाब याशी हरप्रकारे कटकट बाढवूब त्याजवर स्वारी व लढाई देऊन त्याजपासोन जागिरीचा अंमल महाल सुटतील तितके सोडवावयाचे. आणि हा असा तह ते कटकट पडू नये [म्हणून] मोबदला करावे, भागानगरी जाऊन रहावे [हें] मनांत आणून बोलतात. हा तह करण्यात विशेष दिसत नाहो. आशांस आज्ञा. जाली तरि हरप्रकारे त्यांची आगळीक जाली ऐसे करून मोबदला महाल बालाघाट, गंगातीरचे दरोबस्त करून देणार ते मोबदला अंमल भागानगराकडील न देतां सरकारांत सोडवून देतो. ” ते सपर्यां महाराजांनी आज्ञा केली जे, “ प्रतिनिधि राजकारण बोलतात हें एक वेळ सिद्ध करून महाल मोबदला येतात ते ध्यावे. भागानगर प्रांती दूर राहतात हा एक पक्ष चांगला-च आहे. ते जालियावरि तुम्ही बोलतां ही मसलत पुढे करणेच आहे. ते करावयासि येईल, ” बोलले. यावरून, “ सरकारची आज्ञा होते त्याखर्यां आप्हांस राजकारणाचे बोलण्यांत गोवं नये. आज्ञा जाप्याची दावी. [आणि] नंतर सरकारची मर्जी तसे करावे, ” बोलले. यावरून निरोप दिला. ते पुण्यास निघोन गेले. नंतर महाराजांनी दादोराव भीमसेन भागानगर प्रांतीचे स्वराज्याचे अंमल उगवणे या कामावर व वकिलीवर होते, त्यांस आणखून आकार व मोबदला महाल कोणते ध्यावे हें पाहून, मोबदला महाल देऊन तहनामा ठरविला, आणि प्रतिनिधीचे मनोगत सिद्धांस नेले. तके १६५० तिसां अशारीन मया व ऑलफ.

[तिकडे] संभाजी राजे यांकडे मालवण, रांगणा, पन्हाळा होते. तों ते बंधुच आहेत, त्यांचाही इतमाम चालला पाहिजे, म्हणून कांही मुलुख त्यालगत व स्थळे राहिली. खर्चाची नेमणूक व बेजमी करून दिल्हीच पाहिजे. बंधु अधिकारी आहेत म्हणून वरदळ सौसली. परंतु विचारे करून चालावे म्हणून बहुत प्रकारे सोंगितले. तसे चालतील तरि आणखी मुलुख नेमून दावा ऐसे महाराजांचे मनोगत, यावरून बहुत प्रकारे बोध करविला. परंतु त्यांचे अंतकरणी ती गोष्ट न येई. आणि मनांत

६. प्रतिनिधि नेहमीं बाजीराजाच्या विरुद्ध असत व बाजीरावही त्यांची मसलत मोहून काढण्याचा नेहमीं प्रश्न करी, या

गोष्टीचे हें एक उदाहरण होय. ही गोष्ट अर्थात दाभादणाशी लढाई होण्याचे पूर्वी साती होती.

अग्निले " राहु महाराज यांनी बंदोवस्त करून प्रांत सोडविले. कर्ना-
टक व हिंदुस्थान व माळवा सोडविले. स्थळे, किल्ले, मुलुख, फौज दौलत
त्यांजकडे जमले. यांत राज्यांत आपणांस निमे भाग यावा येविशीं बोलले अ-
सत्तां राज्यांत वोटणी देणे चाल नाही, तुम्हांस लागेल तो खर्च माफक नेमणू-
क घ्यावी, म्हणतात. त्यांचे पदरीं माणसेही पराक्रमी जाहली. दैवही विचित्र
आहे. यीस आपण भेठें राजकारण व पराक्रम करून दाखवावा तरि राज्यवि-
भाग देतील. " ऐसे चित्तात आणून मनसवा केला जे, " जाधवराव सेनापति
महाराजांशीं विरुद्ध होऊन मोंगलाईत गेले. आपणांकडे आले परंतु ते समर्थी
जंगिकार न केल्या. त्यापाशीं राजकारण करून, ते आपलेसे करून घेऊन, म-
सलत करून राज्याचा विभाग करून घ्यावा. " म्हणून राजकारणास विडुल
चिंबक सासनीस तिकडे राहिले होते, त्यांचे पुतणे नोळकंठ प्रभु महाडकर
यांस प्रधानपद दिल्हो होतें, त्यांचे भाऊ केशवराव पाठवून जाधवराव यांचे हा-
लें बोलणे लक्षविले. तेव्हां नवाब यांस अवश्यक पडले. औरंगजेब येऊन मुळुक
सोडविल तो परतेन गेला. तह जाला. सनदा फर्मान करून आणिले त्याप्रमाणे
आलकावे ते हिंदुस्थान प्रात सोडवीत चालले. मसलत करणे. पादशाही [म-
झेही] बखेडा जाला. अनायासे घरफूट होऊन राजकारण आले ते उभे क-
रून भसलत करावी. ऐसे सिद्ध करून जाधवराव यांस ही मसलत करणे अ-
वश्यक यावरून " संभाजी राजे यांणी जी मराठी फौज व सरदार जमले तित-
के अनुकूळ करून घेऊन यावे. इकडून आम्ही फौज सामान पोखत करून
मिळतो. आणि फौजेस खर्च पाहिजे तो तुमचा राज्याचा वांटा सिद्ध होईल तो-
थर्यात आम्ही दरमहा आलवितो. आणि तुम्हीं किल्ले, कोट, ठाणी व सरदार मु-
रसही यांची राबकरणे व भेद होतील तितके करून निघून यावे. " ऐसे राज-
कारण सिद्ध करून आले. यावरून संभाजी राजे यांणी कांहीं फौज जमाव के-
ला. रामचंद्र अमरण वगेरे घेऊन निघेन मेले. तिकडून नवाब पुढे येऊन
भेटी होऊन है ती फौज एकत्र नाले.

संभाजी सने विषरीत बुद्धि करून हें राज्य देष्वाह्यपांचे, त्यांत श्रीसंब व
श्रीभवानीची कृपा, यष्म लोकांचा नाश करून राज्य बडिलांनी स्यापिले व
आम्हीही लेख करितो, यांत आपण यष्मांचे आश्रयास जाऊन राज्यास अपाय
करू इच्छितो, हें शेवटास करू नाईल, हा विचार करीत नाहीत. त्यापकीं आ-
पणांस ही भसलत घरणे प्राप्त जाली. म्हणोन वर्लेमान समजलियावरून विचार
करून सर्व प्रधान व फौज यांस तयारी करून येण्याविशीं पत्रे पाठवून तयारी

१०. शां कलमाळ्या आमंमाळसूत तों
येपर्यंत लिहिला मजकूर क्लेल्हपूर श-

११. क्लेल्हापूर प्रत अमात्यांचे नंव देत
नाही. हा अमात्य रामचंद्रपंताचा पुत्र असावा.
तीत नाही.

करविली. नबाब यांगी तोकखाना व जंगी^९ सामान गारदी भैरे मजबूद करून जाधवराव वगैरे सरदार मनसबदार व संभाजी राजे फौज सुद्धा कूच करून पुढे चालून आले. महाराजांनी सर्व प्रधान बोलावून विचार केला जे, “ संभाजी राजे यांगी मनांत दुर्बुद्धि धरिली आहे. हे राज्य श्रीचे रूपेचे. योरले महाराज यांजपासेन आजपर्यंत साध्य करण्यास कोण प्रयास कागले ! ” म्हण॑न त्यांस पत्रे लिहिले जे, “ हे राज्य श्रीचे. यवन लोकांचे आश्रयास जाऊन त्यांचा आश्रय केला त्यास जय कसा येईल ! तुम्हांस राज्यालोभ बहुत होता तरि आम्हांस सांगोन पाठवावाचे होते. आम्हांपाशी सेवक लोक दिग्गंबर पत्राम करावे एसे आहेत. यांतील तुमचे बराबर एकास देऊन एकादें राज्य साधून दिल्हें असते. किंवा पूर्वी महाराजांनी साध्य केले त्यांतून तुम्ही साध्य करून अम्हांस पराक्रम करून दाखवावा होता. किंवा आम्ही तें राज्य यवनांनी घेतले तें पुन्हा सोडविले, [तेव्हां] तुम्हांसही याखेरीज यांतील सोडवून दिल्हें असते. आम्ही सोडविले यांत मागावे, व राज्याचा विभाग करावा दाखा झणावे हे क्षेत्रे नीत आहे ? पूर्वीही कोठे जाले नाही. हे कोण बुद्धि केली ? कैल्यसवासी राजा-राम साहेब यांगी औरंगजेब मोठे बलाळ्य इत्तु देऊन लक्ष फौज व दोन लक्ष पायदठासुद्धां येऊन संभाजी राजे यांचे अध्यवस्थेमुळे राज्यहरण केले, सर्व कौऱ्य बुडाली, ऐसे समयांत कोणते प्रकारे चंदीकडे आम्हांस टाकून जाण्याचा समय प्राप्त जाला [तेव्हां] तसें करून चंदीस जाऊन पावले. तेथे फौज व सुभे म-मवून दौलत जमविली. आणि तेथून रात्रंदिवस शात्रूंची लढाया देऊन कौऱ्य त्यांची बुडवून राज्याचा भाग अम्मल नेला. पुन्हा तेथे प्रसंग पुढक्का असतां देशी येऊन लढाया जातीने देऊन त्यांची मोठी स्थळे औरंगाबाद [खैरे] जाऊन लुटली. ऐशी ख्यात केली. आम्ही नजरबंदीत होतो. त्यांचे पोटीं ते क्षमयांची हातीं काय न होते ? आमचे ठायीं कसें लक्ष ठेविले, हे तुम्ही जाणत शसन हा विचार केला. बरे, असो. जाली ती गोष्ट बरीच जाहली. याउपरि तरि यवनाचा आश्रय करावा हे विहेत नव्हे ऐसे मनांत आणोन हरप्रकारे विषयी. तुम्हांस दौलत पाहिजे ती आम्ही नवीन सिद्ध करून देऊन अगर यांत खर्चाला नेमणूक अधिक करून मार्गावी. राज्याचा वांटा झणावे हे शुरुणांतरीही जावळे नाही. हे बुद्धि धरून नये. ” ऐशी पत्रे व सांगोन पाठविले कों, “ सेनापति

९. जंगी-लढाऊ, युद्धसंबंधी हल्ले ला शब्दाचा अर्थ अगदीं भिन्न झाला आहे.

१०. याजपुढे कोल्हापूर प्रतीत मजकूर निरामाच आहे तो “ अगर ला दैलीतीनच विभाग कसा कसवा हे तुमचे आमचे विचार

बोलून घेऊ. तुम्ही व आम्ही राज्याचे मालक, घरगुती कामास यवनांचा आथम करून नम्ही वडिलांनी केले सापमध्ये तुम्हीं आम्ही यक्कांचा परामव एक विचारी-काळज याज्य साधूम वडिलांचा नीव मिळदीस याणा. ”

सेवक लोक असोन, लढाई करून, हरामखेरो करून, महाराष्ट्र राज्य व धर्म सोडून यवनास शरण गेले. तेही मोठे कुळीचे रामदेवराव जाधवराव यांचा वंश. परंतु [त्यांणी] धर्म सोडिला. त्यांची अनकूलता करून सेवक लोकांस व यवनास शरण जाणे हे फार वाईट. ” म्हणून बहुता रीतीने सांगून पाठविले असतां ते गोष्ट त्याचे चित्ती काहीच आली नाही. आणि केले मनसुब्द्याचे अभिमानास पडून, निजाम उल्मुलुक यांणीही प्रतिनिधीचे विद्यमाने बोलणे ठरून तह जाला असता. लागलेच विघाड करणे हा विचार न करिता, ते व हे मिळोन चालून पुढे आले.

त्यासमर्यो महाराजांनी सर्व सरदार प्रधान पंत व प्रतिनिधि व सेनापति व सरलळकर व सेनासाहेब सुभा, फत्तेंसंग बाबा भोसले व पवार विधासराव वैगरे दरखदार चिटणीस, पोतनीस जमा करून विचार केला जे, “ निजाम उल्मुलुक यांणी तह केला [असतां] व पादशाही तह जाला असतां, आमचे गृह-चिठ्ठी द्वारा घेऊन [त्यांणी] मसलत आरंभिली. जाधवराव निमकहराम होऊन मसलतीत मिळोन राज्याचा विभाग पुराणांतरीही नाही तो करावा [म्हणतात.] पाहिजे ते बेजमी करून ध्यावी म्हट्टेले असतां ऐकत नाही. अशी संभाजी राजे यांस दुर्बुद्धि निर्माण जाहली. याचा विचार कसा करावा ? जातीने जाऊन नवाब यांशी लढाई देण्याची ऐसा आमचा मनोदय जाला आहे. तुम्ही सधीनीं कौजेची तयारी करून निघावे. ” ऐशी आज्ञा केली. ते समर्यो अष्ट प्रधान व सरदार यांणी विनंति केली कीं, “ आम्ही सरे सेवक लोक असतां महाराजांनीच असे मसलतीस खांसा निघावे, ऐशी काही मातवर मसलत हे नाही. खांसा पादशाहा दिल्लीहून चालून आला असतांही स्वार्मांस निघणे नलगे. ऐशी उमेद आम्ही सेवक ठेवितो. मग या मसलतीस विचार काय आहे ? पादशाहांतील एक सुभेदार नवाब चालून येतात त्यांत संभाजी राजे जाऊन मिळाले म्हणोन मोठी गोष्ट सिद्ध केली नाही. आपणांस निघणे तरी दिल्लीची पादशाही घेणे, आणि दुसरे खंडाचे राज्य घेणे, असे असल्यास निघावे ऐसे मनांत आणिले तरि असो. या कार्यास एका सेवकास आज्ञा करावी. ज्यास आज्ञा होईल तो एकजण हे कार्य करून येईल. ” ऐसे बोलले. हे सर्वांची उमेद व पराक्रम ऐकून महाराज बहुत संतोषी जाहले. आणि बाजीराव प्रधान व सेनापति व सरलळकर, सेनासाहेबसुभा व हुजरांत कौजेचे सरदार यांस “ सधीनीं तयारी करून निघावे ” [ऐशी] आज्ञा जाहली. मोंगलाई लढाई म्हणोन तोफत्वाना तयार करवून अंगरे यांस आज्ञा करवून दारू गोळा त्यांणी

११. याच्याहू “पाहिजे तसें करून ध्यावे असें कीं, त्यांस टोपीवाले यांच्या जाहजांत म्हट्टेले असता.” कोळ्हापूर प्रतीत आहे.

१२. अंगरे यांस सांगण्याचे कारण

विलायती दारगोळा पुस्कळ सांपदे.

पुरवावा ऐसे केले. पायदळ बराबर दिल्है. सर्वांनों एकमते चालून बाजीराव प्रधान यांचे मसलतीने चालावे सांगितले.

बाजीराव प्रधान व सरदार निघोन मोंगलांचे मोकाबल्यास पुढे गेले. आणि विचार केला जे, “तूर्तच लढाई देऊ नये. माणूस व दारूगोळा खराब करूं नये. भोवते हिंडून गोषमैल देऊन त्यांचा मुलूख मारून धुंदी करावी. रॅसॅद बंद करावी. घेरून धरून जेर करून जागां जागां घालैवून लढाई द्यावी.” ऐसा विचार करून भोवतालीं मुलूख मारून व जाळून फेत्रा केला. रसद, दाणा, गळा येणार त्या वाटा रोखून धरून माऱू लागले. मोंगलाचे लष्करांत महागाई पडली. मोठी मजल करणे राहिले. मोठी मजल केली असतां भोवत्या सडे फौजेच्या टोळ्या करून चोरोकडून घालैवू लागले. बुण्गे मारावे, कहीकबौंड मारावे, ऐसे करूं लागले. तेव्हां कोणीकडून कोणते समर्थी येतील, घालविंतील हा विचार पडला. याजमुळे दोन कोसांची मजल करूं लागले. नबाब यांणी राजे व जाधवराव यांस बोलावून विचार केला जे, “मराठी फौज लढाई न देतां, मोड जाला तरि त्याचा हिसाब न धरितां, किरोन पळोन जाऊन येऊन लढाई देतात. मुलूख मारून रसद बंद केली. घावरे केले. राजे तुम्ही व जाधवराव म्हूराठी फौज, तुम्हीं त्यांच्यामार्गे लागावे, लढाई द्यावी, तें तुम्ही करीत नाहीं. तुम्हीं उभयतां त्यांप्रमाणे आपले फौजेच्या टोळ्या करून त्यांचे मुलकांत बैसार्व, मुलूख मारावा, लढाई देऊन ठाणीं ध्यावीं, हें करीत नाहीं. तुमचे भरंवशियावर, तुम्हीही मराठे, त्यांजप्रमाणे धुंदी कराल, म्हणून मसलत केली. [त्यांशीं] बिघाड केला. त्यास याउपरि तरि याप्रमाणे करून त्यांस घावरे करावे. लष्करास रसद आणून पावती करावी,” बोलले. तेव्हां जाधवराव यांणी उत्तर केले जे, “आम्हांपाशीं लोक बहुतकरून मोंगल आहेत. याजमुळे धांवणी होत नाहीं.” राजे यांणी उत्तर केले जे “आम्हांकडील फौज बाहेर खाना करावी तरि जमात भारी नाहीं. आणि आम्हांस कांहीं एकांतीं बोलावयार्चे आहे.” म्हणून सर्व लोक आपले कारभारी सुद्धां लावून देऊन नबाबापाशीं बोलले जे, “आम्हांकडील दरमहाचा ऐवज देणे तो कारभारी यांजपाशीं देऊ नये. आम्हांपाशींच पाठवीत जावा.” तें ऐकोन बरे म्हणोन सांगेन तबक आणवून निरोप दिल्हा. आणि नबाबांनी विचार केला जे, “याउपरि पुढे चालून जाणे ठीक नाहीं. फौज गाँईद होईल.” म्हणोन कूच करून मार्गे

१३. गोषमाल=कान पिळणे, बाजूने हळा करून निघून जाणे ?
१४. रसद=द्रव्याचा व धान्याचा पुरवठा.
* घालविणे=घाला घालणे.

१५. ‘तजाल’? चिठ्ठीस प्रत.
१६. कहीकबाड=दाणा वैरण पुरव्हि-याच्या टोळ्या व त्यांची आणिलेले सामान.
१७. गाँईद=नष्ट, नाहानाट.

सरले आणि मनांत आणिलें कों, “ प्रधान पंद्याचे अधिकारी व कारभारी यांनी इतकी मसलत उभी करून राजकारण केले त्यांचा विश्वास नाही. मसलतीचे बोलणे एकीकडे राहिले. दरमहाचा ऐवज खासगीस नेऊन लोकांस न देतां खजीन; करावयाची इच्छा धारिली. शिपाईगिरी व मसलत केंजासी करणे हे कांहांएक दौलतीचे चिन्हच नाही. राजाराम यांचे बेटे, त्यांसारखे असतील, ऐसे आमचे मनांत. ते हे ऐसे कोता अंदेशाचे आहेत. बरे मोठी पदरी माणसे मनसबदार व सरदार मोठे कजासीचे तेही नाहीत. येते समयी चार लोक नवीन जमाव करून तेही राज्य करून, त्यांजपासोन काम करून ध्यावे, हे कांहांच नाही. यांचे भरंवशियावर इतकी मोठी मसलत आम्ही करून शाहू राजे यांशी बिघाड केला, ही गोष्ट आम्ही बहुत वाईट केली. ” म्हणोन नबाबाची हिंमत निघोन गेली. आणि मसलत तरि केली याचा परिणाम दिसत नाही म्हणून बहुत विचारांत पडले. या संधींत जाधवरावास बुद्धि आठवली जे नाठकशाळेचे पोटी पुत्र जाला होता, त्याजवर बहुत प्रीति [होती.] त्यास राजे यांनी ताटांत घेऊन गोतपत करून मराठे यांच्या सोइरिका कराव्या ऐसा. मनांत निश्चय करून राजांशी बोलणे लाविले. तेब्हां त्यांनी “ ही गोष्ट साफ घडावयाची नाही ” म्हणोन सांगितले. तेब्हां “ आम्ही राजकारण करून नबाबाचा स्नेह करून देऊन दौलतीचा वांटा देववावा ऐसे केले असतां तुम्ही आग्रह करितां हे ठीक नाही, ” म्हणोन आग्रहास पडले. यांसही “ हे गोष्ट करावयाची नाही ” म्हणून आग्रहास येणे प्राप्त होऊन विरुद्ध वाढले. बाजीराव व फौज यांनी लळकरांतोन बाहेर माणूस पडले किंवा कही निघाली म्हणजे मारावी, दाणापाणी [यांची] बंदी बहुत करावी, आघाडी पिण्ठाडी मारावी, हत्ती घोडे शिपाई लोक पाडाव करून न्यावे, ऐसे करून लागले. याजमुळे एक दिवस मोठी मजल करावी ऐसा विचार करून मागे पुढे फौज तोफा वैरे तथारी करून [नबाब] निघाले. तेब्हां यांनी फौजेच्या टोक्या करून घेऊन चालले. आणि आघाडी मारिली. कधीं कधीं लोक शिरोन बुणगे हत्ती घोडे पाडाव करून नेऊ लागले. पाणी नाही ऐशी जागा पाहून चहूंकडून बहुत लगट करून पिण्ठाडी मारिली. नबाब [यांनी] पुढे चालणे अवघड पाहून तोफा चहूंकडे ठेवून मारगिरी केली असतां लांबून उभे राहून दौड करून लागले. पुढे चालणे घडेना. तेये मुक्काम करून रहावे तरि पाणी नाही. ऐसे बहुत घावरे जाहले आणि विचार केला. जे, “ ये समयी आपली कुलशाई बुडवून गारैद करितात. ” याजवरून

१८. हे संभाजीचे पेशवे निळकंठ प्रभू महादकर.
१९. कजासी=भांडाभांडी, अहून पू. हून लगाई.

१००. हा संभाजीचे उणेषणाचा मज़कुर कोल्हापूर व इंद्र प्रतीत नाहीत.
१. शाही=अमल, राज्य.
२. गारदन्नष्ट.

बकील पाठविले आणि सांगून पाठविले जे, “ जाली गोष्ट बरी जाली. लढाई तहकूब करावी. तुम्ही आपली फौज एक बाजूस करून आम्हांस पाणियाचे सुमारे जाऊन मुक्काम करूं द्यावा. तुम्हींही भेंवतीं आपली फौज ठेवून मुक्काम करावा. आणि तहाचें बोलणे करावे.” याजवरून प्रधान व सरदार यांणीं एक विचार करून सांगून पाठविले जे, “ तहाचें बोलणे असलियास तुम्हांकडील एक दोन मातवर माणूस कारभारी आम्हांपाशीं पाठवून द्यावे, म्हणने तुम्हांस-ही पाणी वाट देऊन मुक्काम करवितो व आम्ही करितो.” यंजवरून त्यांणीं मातवर असाम्या पाठविल्या. नंतर मुक्कामास पाणी नागा नेमून दिली. न-बाब जाऊन उत्तरले त्यांस घेरून मारें पुढे आपली फौज उत्तरविली. आणि प्रथम मुद्दा घातला जे, “ संभाजी राजे महाराजांचे बंधु आपणापाशीं आले, ते धनीच आहेत, त्यांस आपण [आम्हांकडे] खाना करावे. त्यांणीं आपले कौंजेत वैऊन राहवे. नंतर सर्व बोलणीं चालतील. त्यांचे मतलब असतील ते लेहून पाठवावे. त्यांचेविशीं विनंति आम्ही महाराजांपाशीं करून वाजवी असतील ते करून देऊ. दुसरे स्वराज्याचा अंमल तुमचे तालुकदार सुरक्षीत कोठे कोठे देत नाहीत. तो राहिलेला आमचा फडशा करून देऊन पुढे सु-रक्षीत चालवे. तिसरे, आम्ही मुलूक व ठाणीं आमची अंमल नीट चालण्याक-रितां मागूं तीं दरोबस्त द्यावी. कांहीं महाल द्यावे.” ऐसे सांगोन पाठविले. ते सर्व मतलब नवाबांनी मान्य केले. आणि “ संभाजी राजे मात्र तुमचे हातीं दे-ऊन घालवावे हे गोष्ट मोठेपणाचे इैनतींत लायक दिसत नाहीं. हे दौलत व ते कांहीं दोन नाहींत. यास्तव आम्ही आपणाकडील कांहीं लोक बराबर दे-ऊन त्यांचे सरंजामसुद्धां पनाळियास पोहोचवून देतो. त्यांस वाटेस कांहीं एक उपद्रव न करितां तेयें गेलियावरि तुम्ही व ते घराऊ मजकूर पाहिजे तसा क-रावा.” असे सांगून पाठविले. तें यांगीं मान्य केले. आणि वरकड मतलब करार नाले त्याचा तहनामा ठरविला. राजे यांस खाना करून दिल्ले. संभाजी राजे यांस त्या समर्थीं बहुत वाईट वाटून पश्चात्ताप जाला जे “ आपण यव-नाचे घरों गेलो. जाधवराव यांचे बुद्धीस लागलो. त्यांणीं जातीस बद्दा लावण्या-चे येजिले. जाली गोष्ट दैवानरूप जाली. याउपरि कोणताही विचार महारा जांचे विरुद्धतेचा न करितां महाराजांची आज्ञा मान्य करून सख्य करून र-हावे हाच उत्तम परिणाम अऱ्हे.” ऐसा विचार करून निघोन गेले. नवाबांनीं प्रधान व सर्व सरदार यांस वर्खे जवाहीर मेजवानीं पाठविली. महाराजांस पो-षाख, जवाहीर, हस्ती, घोडे पाठविले ते घेऊन यांणीही नवाबास पोषाख-

३. इजत=प्रतिष्ठा, अबू.

४. हा पश्चात्तापाचा मजकूर कोल्हापूर | व इंद्र प्रतीत नाही.

जवाहीर, हन्ती, घोडे पाठविले. आणि कूच करून जाप्यास मार्ग देऊन कूच करविला. योप्रमाणे यश संपादून महाराजांचे सरदार व फौज निघोन आले. महाराज सामेरे नाऊन बहुत सन्मान करून, सर्वांचा समाचार घेऊन, गौरव केला. वर्खे, जवाहीर, बक्षिसे ज्यांणी कामे केली त्याप्रमाणे [त्यांस] दिली.

उदाजी चब्हाण अयणी प्रांतांत होते. ते शिरवळचे ठाणियांत राहून चब्हाण चौथाई म्हणोन पुऱ्डपणा करीत असतां कोणी एके दिवशी महाराज अंबेरीचे कुरणांत शिकारीस गेले होते, त्या सुमारे उदाजी चब्हाण स्वारीस आले आहेत असे कळले. यावरून महाराजांपाशीही फौज हजार पांचशें होती, त्यांणी सांगितले जे, “ आम्हांस आज्ञा करावी म्हणजे जाऊन धरून अणितो ” तेव्हां महाराज बोलले जे, “ ते कांही आम्हांवर मसलतीस आले नाहीत. आम्ही ही त्यांजवर मसलतीस निघालो नाहीं. ते आपली खंडणी ध्यावयासि आले ते जवळ अकस्मात् पावले. येथे धरून पुरुषार्थ कोणता जाला ? ” [असे] म्हणून कारकून पाठविले. तुम्ही कांहीं एक संशय न धरितां शिकारीस यावे. तुम्हीं आम्हीं मिळोन शिकार खेळून नंतर पुन्हा मागती जावे. नंतर पाहिजे तशी मसलत करावी.” म्हणून हातांतील मुद्दा अंगठी व कारकून हुनरे पाठविले. ते शें दोनशें स्वारांनिशीं होते ते सेडे दहा वीस स्वारांनिशीं आले. शिकार जाली. नंतर त्यांस वर्खे पोशाख देऊन विडे देऊन निरोप दिली.

कोणे एके दिवशी मोठे पहाटेस निघोन महाराज शिकारीस गेले. जातीने हातीची काठी घेऊन पालखी व लोक लांब ठेवून झाडांत पावरे धरावयासि लागले तों दोन नामेया झाडाचे आड वर्षीस पडल्या. तेव्हां पुढे होऊन तुम्ही कोण आहां [असे बोलून] हांक मारिली. तों ते गळित जाहले. आणि पुढे होऊन मुजरे केले. आणि सांगितले जे, “ आम्ही मारेकरी आहो. ” तें “ कां मारिले नाही ? ” विचारिले. ते बोलले “ महाराजांस पाहतांच आमचे हातपाय गळाले, हिंमत जाली नाही. ” “ कोणीकडील आहो ? ” बोलले. ते “ पली-कडील पन्हाळ्याकडील आहो ” बोलले. ते समर्थी महाराज बोलले जे, “ जाले तें बरे जाहले. तुम्ही सांपडलां तरि कारभारी व श्रीपतराव मारून टाकतील. बंदुका ठेवा आणि निघोन जा. ” असे सांगितले. तेव्हां बंदुका ठेवून निघोन गेले. यानंतर लोकांस हांक मारून बंदुका स्वारूप घेऊन आले. वर्तमान सर्वांस

५. हा चब्हाण मोठा पुऱ्ड होता. तो आपणास कोळहाषूरकरांचा आश्रित म्हणवीत असे, तथापि त्यांसही तो जुमानीत नसे. तो भौवतालच्या प्रांतांतून ‘ चब्हाण चौथाई ’ नांचा आपणच एक निराळा कर घेई.

६. पुढे ‘ अजातशत्रु ’ (धर्मराज)

असे शाहूस म्हटले आहे तें किती योग्य आहे !

७. जामग्या, जामगी=पेटलेला तोदा (बंदुकीचा).

८. ‘ पन्हाळ्याकडील ’ हे शब्द कोल्हापूर व इंदूर प्रतीत नाहीत.

सांगितळे. याप्रमाणे अजातशत्रु महाराज ! ! शत्रूसही घाताची इच्छा होऊं नये ऐसे जाले.

[पुढे] उदाजी चव्हाण पुढपणा करितात म्हणून त्यांजवर श्रीपतराव प्रतिनिधि फौज सामान देऊन रवाना केले. ते चालून गेले ते समयी संभाजी राजे आणखी वीरश्रीस येऊन सामान घेऊन त्यांचे कुमकेस आले. तेव्हां लढाई जाली. चव्हाण व राजे यांचा मोड जाला. सडे उभयतां पळून गेले. कबिले बुणगे लुटले गेले, डेरे होते त्यांत आईसाहेब व राजसबाई साहेब व संभाजी महाराजांचे कबिले सर्व सांपडले. फौज बुणगे लुटले. सरकारी लवाजिष्याचा बंदोबरत प्रतिनिधींनी राखिला. आणि “ आपण धर्णीच आहां, महाराजांचे भेटीस चलोवे ” म्हणून यश संपादन घेऊन सातारां आले. महाराजांस कळतांच पुढे सामोरे जाऊन, “ या योगे तरि उभयतां मातोश्री यांच्या सर्वांच्या भेटी जाहव्या, ” म्हणून बहुत सत्कार केला. वर्ते अलंकार देऊन मेजवानी केली. “ जावयाची मर्जी असेल तरि निघोन जावे ” सांगितले. ते समयी तारावाई साहेब हीं “ कोठेही कैदेंत राहणे त्यास ते व तुम्ही मजला सारखेच आहां. तुम्हापाशींच राहतों, ” बोलली. त्यांस लवाजिमा खर्च नेमून करून देऊन सातारा किळचावरील वाडा नीट करून तेथें ठेविली. आपले तरफेने कारभारी यादव गोपाळ करून दिल्वे. आपणाकर्डील विश्वासू ठेविले. वरकड सर्वांस बहुमान कारकून व चाकरीचे लोक सुद्धां सनगे व खर्चांस देऊन कांहीं पागा व फौज बराबर देऊन संभाजी राजे यांजकडे पावतीं करून दिली. शके १६५१.

[इकडे] कान्होजी आंगरे वारले. त्यांस पुत्र सखोजी आंगरे व संभाजी आंगरे दोन खांसे बायकांचे होते व दुसऱ्या बायका नाटकशाळा यांस एकीस तुळाजी आंगरे व एकीस येसाजी आंगरे व ऐकीस मानाजी आंगरे असे तीन होते. एकूण पांच. त्यांत सखोजी आंगरे यास सरखेल पदाचीं वर्त्मे व सुध्याच्या सनदा पाठविल्या. शके १६५०. ते थोडकेच दिवसांत वारले. शके १६५१. नंतर संभाजी आंगरे यांस वर्त्मे पदाचीं [दिलीं] व सुभा सांगितला. ते विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, येथे राहून कुलाब्याचा सुभा येसाजी आंगरे यांस सांगोन पाठविला. व नामजाद मानाजी आंगरे सरदार पाठविले. तेथें उभयतांचे बनेना. तेव्हां मानाजी आंगरे रेवदंडा किला फिरंगी याजकडे होता तेथें निघोन गेले.

हिंगणी चेरडीकर परसोजी भोंसले हे महाराजांचे धैराण्यांतील,

९०. अजातशत्रु-हें विशेषण धर्मराज यां-
क्ष मात्र लाविलेले आढळते.

प्रतीत नाहीत त्यावरून येसाजी व मानाजी
हे एकाच आईचे असें होईल.

९०. आईसाहेब=तारावाई.

९२. या म्हणण्यास ग्रांटफ यांचे मत

९३. ‘म एकीष’ हे शब्द खिटणीस

अनुकूळ नाहीं.

सेनासाहेबसुभा यांस होता, ते वारले. त्यांचे पुत्र कान्होजी भोंसले यांस सेनासाहेब सुभा पदाचीं वस्त्रे दिल्हीं. परसोजी भोंसले यांस आणखी देन बंधु होते. दुसरे बापूजी भोंसले. तिसरे साबाजी भोंसले यांस संतान नाही. त्यांस दत्त पुत्र बापूजी भोंसले यांचे पुत्र संताजी भोंसले दिल्हे होते. ते दिल्लीस बाळाजी विश्वनाथ यांजबराबर गेले. तेथे लैटाईत पडले. सैंबाजी भोंसले याची स्त्री रामाऊबाई सातारां होती. बापूजी भोंसले यांस बडील स्त्रीस पुत्र परंतु धाकटे जाले राणोजी भोंसले व संताजी भोंसले. धाकटीस बिंबाजी भोंसले परंतु बडील आर्धे जाले. त्यांस रघोजी भोंसले. कान्होजी भोंसले यांणी आज्ञा उल्लंघन केली म्हणून यांस पाठवून आणवून कैदेत ठेविले. आणि रघोजी भोंसले कर्ते, शहाणे, कारभार करीत होते त्यांस सेनासाहेब सुभा पैदे दिले.

खंडो बळाळ चिटणीस शरीरी पीडा होऊन वारले. शके १६४८ पराभवनामसंवत्सरे आधिन झुँदू ५ पंचमी. त्यांस पुत्र चार. वर्डील जीवाजी खंडेराव, दुसरे बापूजी खंडेराव, तिसरे गोविंद खंडेराव व चवये सापत्न, धाकटे स्त्रीचे बाहिरव खंडेराव ऐसे होते. जीवाजी खंडेराव यांस चिटणिशीर्चीं वस्त्रे द्यावीं. ते समयीं मंत्राचे विद्यमाने नजर लाख पन्नास हजार रुपये घेऊन चिटणिशी सांगवी [अशीं] बोलणी एक दोन बोलले. महाराजांनी बरे जामदारखाना निशा येऊ या [असे म्हणून] सांगून आणविलीं. आणि कचेरीस प्रतिनिधि व सर्व बोलावन “ पूर्वी योरले महाराजांनी वडिलांनी शफत पत्रे दिलीं. स्वामीचे वंशांनी घालमेल करू नये. याची तोड कशी करावी ? विचारितां सर्व उगेच राहिले. प्रतिनिधि “ यास तोड कोण काढणार आहे ? ” बोलले. योरले जीवाजी खंडेराव यास आणून वस्त्रे बहुमान कलमदान यापमाणे देऊन चिटणिशी चालविली.

संभाजी राजे भोंगलाईत गेले. तिकडे जाऊन कांही एक मनाजोगे जाले नाही. जाधवराव यांनी नेऊन नाटकशाळेचे पुत्रांस ताटांत घेण्याचा आग्रह करून वांकडे वागूं लागले. नवाबाची मसलत फसली. त्यांनी हाती न देतां

१३. ग्रांटडफ म्हणतात हा परसोजीचा दासपुत्र होता.

१४. ‘ सोमाजी ’ असें येथेच चिटणीस प्रतीत आहे तें नजर चुकीने पढले असावे.

१५. परसोजी बापूजी व साबाजी हे बंधु. परसोजीचा कान्होजी. बापूजीस धाकट खीचा बिंबाजी आर्धी झाला व थोरले खीचे राणीजी व संताजी पाठीमागून झाले. बिंबाजीचा रघोजी. कान्होजीस प्रथमत: पुत्र जसत्यामुळे त्यांचे प्रेम त्याच्या चुलत

भावाचा मुळगा जो रघोजी याजवर बसले होतें. पुढे कान्होजीस मुळगा शाल्यावर रघोजी सातान्यास आला. तेथे तो शाहू-बरोबर शिकारीस जात असे व पारधीच्या वेळी त्याने एकदा एका वाघास माऱ्या शाहूचा प्राणही वांचविला होता. नागपूर-कर भोंसल्यांचे कागदपत्र लेख १ पहा.

१६. कोल्हापूर प्रतीत वरील मिति दिली नाही. शक मात्र आहे.

पन्हाळ्यास पावते केले. ऐसे सर्व प्रकारे मसलत सिद्धीस न गेली. पुढे आलि-यावरि चब्बाण यांचे कुमकेस जारे पडले. तेयेही मोड होऊन कुटुंब सर्व ति-कडे नेले तें लावून दिल्हे. शाहू महाराज यांचे दैव विचित्र व पराकरी सेवक लोक व फौज पराकरी जें इच्छिले तें कार्य सिद्धीस नेतात. वडील तकाचे खावंद अधिकारीच आहेत. आपण द्वेषभाव धरिलियास सिद्धीस जात नाही. यास्तव [तो] सोडून सख्य करावे हाच उत्तम पक्ष आहे. ऐसे बहुत प्रकारे विनाशा चित्तांत आली. व मातोश्री जीजाबाईसाहेब यांणीही बहुत प्रकारे सांगि-तले जे, “महाराजांकडे वकील पाठवून तह सख्य करावे.” यावरून बाबाजी प्रभु पारसनीस, चिटको प्रभु चिटणीस यांजकडील तेयेहोते. उभयतां वकिलीस महाराजांकडे पाठविले जे, “आम्हांस खर्चीस मुलुख नेमून पन्हाळा वैगेरे प्रांत व त्यांतील स्थळे किले निर्विघ चालवावे. स्वारी शिकारी करण्यास कांही खंडणीचा प्रांत नेमून यावा. याउपरि आम्हांस विरुद्ध कांहीएक न करितां महाराज आज्ञा करतील त्याप्रमाणे चालण्याचे.” याप्रमाणे ठरावांत पक्केप-णी आणिले. तेव्हां महाराजांनी, “तुम्ही बंधुच आहां. तुमची आपची भेट ब्बाबी. नंतर सर्व मजकूर तुमचे मनोदय तसे करून दिल्हे जातील” सांगितले. परंतु सफाई भेटी जाहलिया वांचून येणेही न होय. यावरून “आम्ही त्या प्रांतालगत येतों तुम्ही तिकडून यावे. तुम्हांस बोलण्यास व विश्वासास आणवयास पुढे मातबर सरदार रवाना करितों” सांगितले. त्यांनीही मान्य केले. महाराज स्वारी तयार होऊन उंब्रजेनजीक जाऊन राहिले. आणि मातबर सरदार प्रति-निधि, नारो राम मंत्री, अंबाजीपंत पुरंदरे प्रधान यांचे मुतालिक व कृष्ण-जी दाभाडे व निंबाळकर व पांढरे ऐसे सरदार पाठविले. ते पन्हाळ्यास फौजसुद्धा गेले. ते जाऊन महाराजांस भेटले. त्यांस महाराज सामोरे येऊन सर्वांनी नजरा केल्या. त्यांस यथापद्धती चादरा घातल्या. सरदार किल्लाचाखालीं येऊन आपले डेन्यास उतरले. संभाजी राजेही खालीं येऊन उतरले. तेथून पुढे वा-टारावर आले. तेथून श्रीपतराव सरदार पुढे उंब्रजेस येऊन सफाईची बोलणी समजाविली. आणि कराडानजीक जखणवाडीचे मैदानांत भेटीचा नक्षा ठर-विला. महाराज [यांचा] कूच होऊन कराडावर श्रीकृष्णतीरी डेरे होऊन मुक्काम करविला. आणि तेही तिकडून कूच करून दक्षिण तीरी डेरे मुक्काम करवून वाडीचे मैदानांत दोहीकडील स्वान्या सोन्याच्या अंबारीत बसोन सर्व मातबर सरवार सर-काराकडून यांच्या अंबान्या मार्गे, मध्ये दुतर्फी कोरबंदीसॉ लोक या लळकरचे त्या लळकरचे एकसाहा उभे राहिले. त्यांचे मुजरे घेत मध्ये बिठायत केली होती तेथ-पर्यंत जवळ जाऊन संभाजीराजे अंबारीतून उतरोन घोड्यावर स्वर मळे.

महाराजही उत्तरोन घोड़गावर स्वार होऊन विछायतीपाईं उत्तरोन भेटी जाल्या, संभाजीराजे यांणी पायांवर मस्तक ठेविला. महाराजांनी उठवोन आलिंगन दिल्हें. उभयतांही बहुत दिवसांच्या भेटी श्रीकृष्णा-सानिध्ये होऊन बहुत आनंद जाहला. ते समर्थी सुवर्णपुष्टे व रौप्यपुष्टे यांची वृष्टि केली. शाहाजाने व नानाप्रकारचीं बांदी वाजलीं व तोफांची सरबती करविली. आणि महाराज यांणी संभाजीराजे यांस हातीं घरून आपले अंबारीपाईं येऊन उभयतां एके अंबारीत बसोन स्वारी दक्षिणतीरीं डेरे दिल्हे होते तेथे घेऊन आले. बहुत प्रकारे कुशल प्रश्न व बोलणी [ज्ञाली कीं] आज मोठे लाभाचा सुदिन जाला. ऐसे होऊन संभाजीराजे यांस बसले होते तो हत्ती व दोन घोडे नामी^{१०} रंगपचे दिल्हे. सुवर्णाचे सामान व पोषाक जवाहीर ऐसे दिल्हे. आणि उत्तरतीरीं त्यांचे डेरे होते, तेथे जाण्यास निरोप दिल्हा. शके १६५२ साधारण-नामसंवत्सरी सन इहिदे सल्लासीन मया व अलफ. फाळगुन शुद्ध ३ तृतीया, [ते दिवशीं] भेटी जाल्या. तेयून उंब्रजेचे मुक्कामीं आले. तेथे मेजवानी भोजने जाली. आणखी दोन हत्तीं व दोन घोडे वस्त्रे जवाहीर संभाजी राजे यांस दिल्हे. नंतर सातारेस जाऊन तहाचे बोलणे व्हावें व शिमगा तेथे व्हावा, दोन महिने तेथे राहावें अशीं बोलणी होऊन साताऱ्यास अंले. आणि सातारां येऊन जीजाबाई साहेब परत गेली. दोहोंकडील मेजवान्या वैगरे बहुतच सफाई जाली. या नंतर तहनामा ठरावांत सनमजकूर शके १६५३ चैत्र वद्य २ द्वितीया छ १६ सव्वालीं ठरला. वारणेचे दक्षिणतीर पन्हाळा प्रांत वारणा कृष्णा संगमपासोन दक्षणतीर तुंगभद्रेपर्यंत त्यांतील किल्ले ठाणीं आणि स्थळे मालवणपर्यंत व स्वारी अम्मल रामेश्वरपर्यंत निम्मे संस्थानी यांची खंडणी तुम्ही साध्य कराल ती ध्यावी, ऐसे करून दिल्हे. बडगांव कोट पाडावा, मिरज, तासगांव, अंथणी सोडावी. गांव प्रांत आलीकडील सोडावे. आम्ही वारणे पलीकडील प्रांत सोडून देतो. रत्नागिरी व जयदुर्ग प्रांत सोडावा. इकडील लोक तिकडे चाकरीस ठेवू नये व अपराधी लोकांस परस्परे आश्रय देऊ नये. चाकरीस ठेवू नये.^{११} राज्य-साधनाचे साध्य करीत असावे. कर्नाटक प्रांतीं खंडप्या घेत जाव्या. [ऐसे] ठरावून दिल्हे. त्यांजकडून काहीं जाले नाहीं. याजमुळे पुढे महाराजांच्या फौजा जाऊन खंडप्या व अम्मल घेत आले. संभाजी राजे [यांस] तह ठरोन सर्व सरदार व अष्टप्रधान यांणी मेजवान्या केल्या. त्यांनी ही महाराजांस, सर्वांसही, मेजवान्या केल्या. आणि निरोप घेऊन गेले.

१०. ‘जामींरंगाचे’ जामी, जांची=जां- आहे.
वासारखा.

११. हे वास्य कोल्हापूर प्रतीत मात्र | पर्यंत इतके शब्द चिटणीस प्रतीत नाहीत.

महाराज चार कोस घालवीत गेले. बराबर पौचविण्यास फत्तेसिंग भोंसले दि-
नहे. ते पन्हाळियास पौचवून परत आले.

उदाजी चब्हाण चौथाई घेण्यास चुकेनात. घेऊं लागले. यावरून काहीं
सामान देऊन येशवंतराव महादेव पाठविले. तों त्यांणी मोड केला. सांपडले.
काहीं द्रव्य घेऊन लावून दिल्हे. यावरून महाराजांचे मनांत उदाजी चब्हाण
संभाजी राजे यांचेही कद्यांत वागत नाहीत, पूर्वापार पदरचे म्हणून वरदळ
सोशीत आले, परंतु चब्हाणचौथाई म्हणून अंमल पुंडावे करून लगत प्रांती
घेतात, तो बंदोबस्त जाला पाहिजे. म्हणून पाहिजे तेव्हां बंदोबस्त करितां
येईल [असें] मर्नी आणिले.

हृबसी याजकडे जंजिरा हें स्थळ बेलींग राहिले. पूर्वी योरले महाराज या-
णी प्रयत्न केला परंतु घडून आले नाही. कोंकण प्रांत गेला तो सर्व सोडवि-
ला व तद्वांत आला, परंतु हें स्थळ व सुभा दिल्हीचा, केवळ लगत राहण्यास
जागा, हे हस्तगत होत नाही. ते हरपकारे ब्हावी [हा हेतु] बहुत मनाम-
ध्ये धरिला. आणि रायगड हें महाराजांनी बहुत बिकट [जाग] पाहून त-
खत व राज्याभिषेक तेथे केला. ते औरंगजेब यांणी विजवर प्रसंग केला,
त्यास हृबशी यास मसलत सांगितली, तेव्हां त्याचे हातीं लागली. यावरून
येशवंतराव महादेव पोतनीस यांस सांगून राजकारण सांगितले होते ते चिन्ह
कैविले. हृबशी जंजिन्याहून कोंकण प्रांत व मावळ येथे चोरटे लोक पाठवून
स्वारी रात्रीस घालून खंडणी करून बहुत उपद्रव देतात. कोंकण व मावळ
प्रांती चौथाई म्हणून अंमल नेतात. हे हरपकारे ध्यावे. ऐसे चित्तांत आणून
सेखजी म्हणून मातवर सरदार हृबशी याजकडील होता, त्याजला पक्षास ह-
जार रुपये देऊन भेद करविला. त्या समर्थी शिंदी रैसुल याकूतखान तखत-
नशीन होते ते वारले. त्यांचे योरले लेक शिंदी अबदुल जंजिन्यांत राहिले.
आणि धाकटे शिंदी अबदुल राहिमान हे मुरदा दफनैवयासि राजपुरींत बाहेर
आले. ते समर्थी आणखी धाकटे बेटे शिंदी सबुदूल व शिंदी अंबर आफ-
वानी व शिंदी राहाण व शिंदी याकूत म्हणून चौधे होते. यांणी एक विचार
करून शिंदी अबदुलखान वडील होते त्यांस मारले. आणि चौधेजण मिळोन
बळकावून जंजिरे पाचे दरवाजे लावून राहिले. शिंदी अबदुल राहिमान बाहेर
आले ते राजपुरींतच राहिले. ऐसा समय पाहून सेखजीनीं शिंदी राहिमान यांस
विचारात घेऊन सांगितले जे, “ विना महाराजांचून तुमची स्थापना होणार
नाही. त्यास पत्रे पाठवावीं आणि सरदार फौज आणवावी. ” म्हण॒न पत्रे

२१. बेलग=दुःसाध्य.

२२. सार्गं पृष्ठ ५२ यहा.

२३. ‘सुरुठ’ असे एक जागीं आहे,

ते चुकीचे आहे.

२४. दफनैवयासि.

महाराजांस पाठविली जे, “ बाजीराव व आणखी मातवर सरदार रवाना करावे.” यावरून महाराजांनी बाजीराव यांस लिहिलें ने, “ तुम्हीं राजपुरीस जलद जाऊन पावावे. इकडूनही सरदार फौज रवाना होईल.” म्हणन श्रीपतराव प्रतिनिधि व फक्तेसिंग भोंसले जमावानिशीं रवाना केले. त्यांसे आज्ञा केली जे, “ येशवंतराव पोतनीस यांणी रायगडचे रॅंकारण सिद्ध केले आहे, त्या मार्गे जाऊन किळा हस्तगत करून येशवंतराव बराबर दिल्हे त्यांचे स्वाधीन करून पुढे राजपुरीस प्रधान यांचे कुमकेस जावे.” यावरून बाजीराव फौज सुद्धांनिघोन मोक्षा मोक्षा मजली करून जलदीने राजपुरी द्वा ला रा जा वर जाऊन डैतरले. त्यांस शिरी अबदुल रहिमान येऊन भेटून बाजीराव यांजपाशीं राहिले. हे पाहून शिरी राहाण जमियत करून तिघे किलियांत ठेवून बाहेर येऊन लटाईस चालून आले. लटाई मातवर जाली. त्यांत शिरी राहाण [व] बाजीराव यांणी लटाई मांडली. शिरी रैंहाण रणांत ठार जाहले. फौज यकली. बाजीराव यांणी मोर्चेबंदी जांजिरे यास केली. प्रतिनिधि व फक्तेसिंग-बावा पारघाट उतरून रायगड नजीक गेले. येशवंतराव यांणी राजकारण केले होते त्याप्रमाणे किळा हस्तगत करून खासनीस यांचे स्वाधीन आज्ञेप्रमाणे केला. आणि राजपुरीस गेले. महाराजांनी कँकान्होजी आंगरे यांस पत्रे लिहिलीं जे, तुम्हीं आरमार व पायदल येऊन पाणियावरील मोर्चेबंदी करून कुमकेस जलद जाऊन पोचावे.” तेही जाऊन पाणियांतून मोर्चेबंदी व मारगिरी बहुत केली. किळा बहुत जेर केला. व बाहेरून रसद पोचणे बंदी केली. बाहेरून सरदार यांणी मारगिरी केली. यावरून हवालदील अंतील हवशी जाले. आणि शिरी रहिमान बाहेर होते त्यांकडे राजकारण पाठविले जे, “ तुम्ही धणी आहां, तुम्हीं येऊन संस्थान संभाळावे.” यावरून सर्व मजकूर [ध्यानीं आणून] व पुढे पर्जन्यकाळ प्राप्त जाला, कोंकणांत फौजा शह दैऊन राहणे ठीक नाहीं, व आरमारही पावसांत नीट राहणार नाहीं, बाजतबैरसात मसलत शेवटास जाईल [असे] लिहिल्यावरून महाराजांनी आज्ञा पाठविली जे, “ ये समयीं शिरी रहिमान सरकारचे पाठीशीं आले. यांची स्थापना संस्थानीं करावी. सर्व प्रांत किळे ध्यावे. त्यांचे खर्चास महाल ठेवणे ते नेमून त्यांत सरकारचा अम्मल निमे व त्यांचा निमे ऐसे करून व पुढे आपलेसे करून त्यांणीं मुलकांत

- | | |
|---|---|
| २५. या राजकारणाबे कामांत आंटू.
उक्क पोतनिसाचे नाव देत नाही.
२६. बाजीराव आळव्यांतून परत आ-
स्थाविना ही मसलत होईना म्हणून महारा-
जांनी लौकर निघून येण्याबदल पत्रे धाढि-
लीं होतीं साजवरून सातान्यास न जातां | ते परस्पर कोंकणांत उतरले.
२७. आंटूडूक ‘रहिमान’ भर्ते
म्हणतात.
२८. कँकान्होजी यापुर्वी वारले होते.
आनाजीने समुद्राच्या बाजूने आढविले.
२९. बाजतबैरसात=पर्जन्यकालानंतर. |
|---|---|

उपद्रव न करितां त्यांनीं व सरकार लक्षांनीं रहावें. ऐसा तहनामा ठरावून अ-बदुल रहिमान यांचे स्वाधीन स्थळ व संस्थान करून यांची स्थापना करून निघोन यावें. ” बाजीराव व प्रतिनिधि व फक्तेसिंगबाबा यांचे फौजेने धुंदी करून राजपुरी लुटली होती व किल्ले तळा घोंसाळा वैगेरे ठाणीं महाल घेतले होते. यानंतर महाराजांचे आज्ञेप्रमाणे अकरा महाल त्यांजकडे ठेवावयाचे त्यांत निंमे अम्मल सरकारी व निंमे अम्मल त्यांचा. ऐसे करून वरकड स्थळे प्रांत घेतला. आणि त्यांणीं सरकार लक्षे कांही एक कुँफर न करितां चालावयाचा तहनामा ठरविला. त्याप्रमाणे शिर्दी रहिमान यांणीं मान्य केला. किलियांत तीन खांसे होते त्यांणीं मान्य केला. तह ठरविला. आणि शिर्दी अबदुल रहिमान यास किलियांत नेऊन तख्तावर स्थापना केली. तळा घोंसाळा, अवचितगड, बिरवाडी, सुरगड वैगेर किल्ले व प्रांत घेतला. त्याचा ठराव र्खर्च शिंबंदी वैगेरे ठराव करून बाजीराव प्रधान यांजकडे तालुका सांगितला. दरसदार, हवालदार, सबनीस, कारखानीस हुजूरचे नेमून दिल्हे. त्यांनीं प्रांताचा बंदोबस्त केला. सरदार व फौज येण्याविषयी आज्ञा पाठविली त्याप्रमाणे निघोन महाराजांचे दर्जनास आले. महाराजांनीं बहुत तारीफ व सत्कार केला. बाकिसे इनाम गांव वैगेरे दिल्हे. रायगड परतोन घेतला. हबशी याचा तह ठरविला. शके १६५५ प्रमाथीनाम संवत्सरे, आर्बा सलासीन मया व अलक. रायाभिषेक शके ६०.

कान्होजी आंगरे वारऱ्येवर सखेजीस वर्त्ते दिलें. ते सोळाशे एकावश्नात एका वर्षांनीं वारले. संभाजी आंगरे यांस पद सोळाशे बाबनात दिल्हे. ते सुभा व पद करू लागले. यावरि मानाजी आंगरे किरंगणात गेले होते. तेरे राजकारण करून किरंगियाची कुमक कांही घेतली. साबाजी तुकाजी यास दिवाणिगिरी देऊन कारभार केला. जमाव करून कुलावियास रात्री येऊन, शिड्या लावून आंत उतरले. लोक मारून काढले. येसाजी आंगरे यांस धरून, ढोळे काढून, कैदेत ठेवून, किरंगी कुमक लावून देऊन, किला बळकावून राहिले. मर्द व बलाद्य बहुत होते. यानंतर संभाजी आंगरे चालून आले त्यांशीं लढाई दिल्ही. तेरें ज्या माणसावर वार टाकावा तें दुधड करावें. वीस पंचवीस माणूस दुधड [करून] जातीने मारिले. वरकड लढाई जाली. संभाजी आंगरे मोळ होऊन परत गेले. फिरोन चालोन आले. तेबां मानाजी आंगरे यांणीं महाराजांकडे राजकारण केले. यावरून कुमक पाठविणे म्हणोन बाजीराव यांस आज्ञा केली. त्यांणीं कुमक पाठविली. आणि संभाजी आंगरे यांसही महाराजांनीं तें स्थळ त्यांजकडे ठेवणे लिहिले. संभाजी आंगरे परत गेले. मानाजी

३०. 'फेर' कोल्हापूर प्रत.

३१. १६५५ प्रमाथीनाम भर्से शिट-

३२. प्रतीत आहे तें वरोवर नाही.

३३. मार्गे मार्गे पृष्ठ ६१ शीप ११ पहा.

आँगरे मर्द, चांगले माणूस, सरकार पदर्णि रहाण्यासि योय [महणून] बाजी-राव प्रधान व खंडो बळाळ चिटणीस यांणी रदबदली केली. त्यांस कुलाबा-सुद्धां बजारतमाब ऐसा किताब करार करून वर्खे खंडो बळाळ चिटणीस यां-जबराबर पाठविली. संभानी आँगरे शके १६५९ यांत वारले. नंतर तुळानी आँगरे सुवर्णदुर्ग वैगरे तालुक्यांत होते. त्यांस सरखेल पद व सुभा करार क-रून वर्खे दिली. सरकार नजराणा व ठरावाचा ऐवज घेतला.

[पुढे] महाराजांनी प्रधान व प्रतिनिधि व सेनापति व सेनासाहेब सुभा व सरलप्कर सर्व सरदार बोलावून आणिले. आणि आज्ञा केली कों, “ सर्व मसलती व राजकार्यभाग पराक्रम तुम्ही जाऊन करीत आहां [च.] तुम्ही सर्व सरदार असून आम्ही स्वारीस निघावे ऐसे आमचे मानस. हे कसे घडते ? ” तेब्बा सर्वांनी रुकार दिल्हा जे, “ हिंदुस्थान अथवा क्षन्टिक या रोखे महाराज स्वारी निघणे असेल तिकडे निघोन जवळ पास छावणी करावी. पुढे स-स्वार रवाना करून नी काय करणे ती आज्ञा करावी. ज्यांस आज्ञा होईल ते जाऊन करून येऊं, ” बोलले. याजवरून सर्वांस तयार होऊन आणविले. व स्वांसा स्वारीची तरतूद फरारीखाना, डेरे वैगरे करविली. पागा, हत्ती, घोडे, तोफ-खाना, पायदळ सर्व तयारी करविली. सर्व सरदार यांणी आपले तालुके व मसलैत संभाळून पांच चार हजारांनी जातीने स्वांसा स्वारीत असावे, ऐसे केले. सर्वांच्या मिसैळी होत्या त्याप्रमाणे चार प्रधान, अमर्त्य, सचिव, मंत्री, उजवे वाजूस. व प्रतिनिधि, सेनापति वैगरे चार ढावे बाजूस. व आणखी सरदार, मानकरी सोइरे लोक व कतोरिंगवावा उजवे बाजूस नेमिले. सेनासाहेबसुभा व सेनाधुरंधर [यांणी] पुढे आघाडी संभाळावी सांगितले. दुमदारीसैं सरल-प्कर वैगरे सरंजामी पथके नेमून दिल्हे. “ कोणीएक कही-कबाड घांस-लकडी सुद्धां उपद्रव करू नये. व रपतीस, शेतभात [यास व] कोण्हाचे कुंपकैठीस उपद्रव करू नये. जे घेणे ते विकत ध्यावे. यांत जो बेकैदी करील त्याचा हात पाप तोडिला नाईल, ” ऐशी ताकीद केली. कूच करणे ते दोन तीन कोसांचे करावे ऐसे केले. आणि सुमुहूर्ते डेरेदाखल जाले. पागा दुजुरात सर्व तयारी करून उत्तरले. तोफसाना तयारी होऊन काढिला. व सर्व सरदार यांस

३३. फरासखाना=‘ अस्तरणागार. ’ तं-
सु, बाड, विच्छयती सामान; किंवा ते ठे-
वण्याची जागा.

३४. आपल्या सुभ्याचा आंतील बंदोब-
स्त व त्यावर येणाऱ्या परचकांबिलची तज-
वीज ठेवून.

३५. विसळ=योग्य स्थान. सखारी दे-

व्याचे संबंधाने डावेकडे, उजवेकडे, पुढे,
मार्गे असें योग्यतेनुसूप उत्तरण्याचे किंवा
कूच करून साळप्याचे स्थान.

३६. इमदारी (इम=योग्य, दार=अस-
णारा, धरणारा) पिण्डादी.

३७. कुंपकैठी. (कुंप, कुपण, वई.
काठी-डांभा,)=कुपण वैगरे (समाद्वारार्थी.)

आपले तालुके व मसलतीचे बंदोबस्त राखून पांच हजार चार हजार दोन हजार फौजेनेशीं ज्याचे त्याप्रमाणे बराबर यावे नेमून दिल्हे त्याप्रमाणे येऊन उत्तरले. त्यांस मिसळीस रहाणे व स्वारी चालणे याचे [निर्बंध] नेमून दिल्हे. सेनाधुरंधर व सेनासाहेब सुभा भोंसले यांस आघाडीस नेमिले. प्रतिनिधि क मुख्य प्रधान व अमात्य, सचिव व मंत्री उंजवे बाजूस मिसळ नेमिली. सेनायाति व आणखी सरदार व पागे वैगैरे यांस ढावे बाजूस. पंडितराव व सुमंत व न्यायाधीश यांस [डावेबाजूस ?] नेमून दिल्हे. चिटणीस, पोतनीस वैगैरे कारकूम मंडळी यांस जामदारखान्यालगत उंजवे बाजूस नेमिले. फडणीस व दफतर कोठी वैगैरे ढावे बाजूस नेमिले. सोयरे लोक, मानकरी व फत्तेसिंग भोंसले उंजवे बाजूस नेमिले. पिंछाडीस सरलप्पकर व त्यांचे निसबतीचे सरंजामी आठोले वैगैरे घंडगर, कोकाटे, कटू, कांकडे हे नेमिले. हुजूर पागा डेव्यापुढे क शींगीदेशा लोक वैगैरे निकडील तिकडे मिसळी नेमून दिल्हा. स्वारी चालणे ती मिसळी नेमिल्याप्रमाणे आघाडी पिंछाडी ढावे उंजवे बाजूचे सरदार फौज यांणी आपलाले मिसळीस चालावे. गुलगलबा कांही एक होऊ नये. पादशाही स्वार्तीं महाराज होते त्या अन्वये सर्व मातवर मुत्सदी प्रधान व सरदार यांणी अंबान्यांत बसोन, सरकारच्या अंदारीचे पाठीमार्गे जनानखाना त्यामार्गे चाळीस पन्नास अंबान्या चालाव्या. पुढे तोफखाना, त्यापुढे ढोळा व निशाणे व त्यापाशीं गारद व करोळे व पागा चालावी. सर्वपुढे बिनीवैले सेनाधुरंधर यांणी चालावे. निशाणामार्गे आघाडीचे सरदार यांचे लोक चालावे. त्यामार्गे जिल्हाबैंड नानापकारचीं रणवार्दे. त्यामार्गे जिल्हाचे हत्ती, घोडे, रथ, साडणी यांणी चालावे, त्यामार्गे विटें, बाण, भाले. त्यामार्गे बोथाटशा, खासवारदौर यांणी चालावे. त्यामार्गे नगरखाना, शहाजाने. त्यामार्गे वाजंत्री व धैंडी. त्यामार्गे चोपदार, भालदार चालावे. धुरळा उढू नये. वाठेने सैक्के व पखाला यांणी

३८. वर प्रतिनिधीची मिसळ डावेबाजूस याश).
स असे म्हटले आहे.

३९. शारीरदेशा=(शारीर=शिष्य. पे-शा=धंदा) सेवकमंडळी, परिजनसमूह.

४०. डाळा=(सरकारी) निशाण, खज.

४१. गारद (Guard, Guard गार्ड,) बंदुखी (कवायत शिकलेले) शिपायी—हे बहुधा परदेशी अगर मुसलमान असत.

करोळ=बंदुखी स्वार.

४२. विमीवाला=(विनी=नाक, पुढील भाग. वाला=वान् ; ' आहे उथास ' शा अर्थी प्रत्यय) अंगेसर, धुरंधर (पुढे चाळ-

४३. जिल्हाश=सेवकाची रांग, परिजन-समूह.

४४. विटै=विटा, इटा, नामक एक प्रकारची बची—ती वापरणारे.

४५. खासवारदौर=खाशाची शर्खे ५० वाहणारा.

४६. धाडी=मुसलमान गायक किंवा स्तुतिपाठक. स्वारीच्या वेळी राजाच्या पुढे यांणी डच्चस्वराने स्तुतिमाठ करावयाचे.

४७. सका=पाणी विषणारा. ' सकातु-जलद : समृद्ध : ' सजच्यवस्था कोळ. मूळांत ' सके ' असे आहे.

पुढे शिडकाव होत असावा. याप्रमाणे दोन तीन कोस चालून डेरेपर्यंत "को-रबंदीचे लेक [यांचे] मुजरे घेत जावे. ऐसे केले. याप्रमाणे दोन तीन मजली करून उंबजेचे मुक्कामी गेले. पुढे कर्नाटक प्रांती जावयाचे तेब्हां सर्व अष्ट प्रधान, सरदार यांणी विनंति केली जे, " सरकारची स्वारी छावणी येयेव्हावी. येयून जी मसलत करणे असेल ते एकेक सरदार यांस आज्ञा होत असावी. त्याप्रमाणे मे कार्य अधाटित असेल तेही जाऊन करू. सरकारांनी जावयाजोगे कार्यच नाही, " बोलले. यावरून कराड नजीक उंबजेवर छावणी केली. प्रधान सर्व व सरदार सहवर्तमान शिकारीस जावे. उमे राहणे ते नेमिले ठिकाणी यांनो त्यांनी रहावे. याजकडून शिकार जाईल त्यांणी अर्ज करून अन्याय माफ करून धावा. पुन्हा शिकार साधून द्यावी. श्रीपतराव प्रतिनिधि यांस अयणीस उदाजी च्वळाण चोरून मारून गांवगन्ना ऐवज घेण्यास चुकेनात याजवरून त्यांचे फौजेनिझी जावे [अशी] आज्ञा केली. त्यांणी जाऊन च्वळाण यानवर जरब दिली. " याजवर तुम्ही पुढावे न करितां सेवार्थ आहे तर्से करून सुरव्हीत वर्तावे. व बंदोबस्त करून घेऊन या राज्यांत अगर करवीरचे संस्थानी रहावे हें उत्तम [असे] न करणे तरि लढाईस उमे रहावे. " यावरून त्यांणी " या उपरि आपण सरकार आज्ञेप्रमाणे सुरव्हीत वर्तणूक करितो, " ऐसे कैरार-दाद ठरावून खातरजमा करून दिल्हा. यावरून प्रतिनिधि च्वळाण यांस घेऊन महाराजांपाई आले. भेट होऊन निखाल-सता होऊन बहुमान करून निरोप दिल्हा. दुसरे वर्षी प्रतिनिधि यांजब-राबर तोफखाना व सामान देऊन, मिरजेचे ठाणे मोंगलाकडे होते तें धावेम्हणोन [त्यांस] रवाना केले. ते जाऊन मोर्चेबंदी करून तोफा लावून मार-गिरी केली. यावरून किल्ला तहास येऊन दिल्हा. यावरि महाराजांची स्वारी किल्ला पहाण्यास गेली. पाहून तुंबल यांस किल्लघाचा सुभा सांगून, हवालदार दरखदार लोक नेमून देऊन, किल्लघाचा व प्रांताचा बंदोबस्त करवून स्वारी परत आली. बाजीराव प्रधान यांस आज्ञा केली जे, " तुम्ही आपले सरं-जाम फौज सुद्धा जाऊन तासगांव वैगेरे मोंगलाई अमलाचीं-ठाणी राहिल्हे आहेत तीं ध्यावीं. सुरापूर, चित्रदुर्ग वैगेरे पाळेगार यांचे खंडणीबहल ऐवज राहिले असतील ते फडशा करून ध्यावे. कोणी किसैत केली त्यांचे पार-पत्य करून प्रांत व ठाणी व किल्ले सरकारचे ध्यावे. " यावरून जाऊन तुं-गभद्रेपर्यंत सर्व खंडण्या घेतल्या. ठाणी, किल्ले, प्रांत सरकारी महाल यांतील

४०. कोरबंदी= (सलामी करतां) फरा,

सोंग.

४१. कारारदाद=(करार=ठराव, कु-
लायत, दाद=फिर्याद, तक्रार)=करार मदार

ज्ञा अर्थी.

५०. हे तुंबल कोण ?

५१. फिसात=अद्यक्षा, फंद.

अंमल बसवून सुरक्षीत केले. यावरून पक्कीकडील सर्व संशयांनी यांचे बक्कील आले. त्रिचनपल्लीपर्यंत पाळेगार याच्या खंडण्या आल्या. त्या घेऊन सर्व बक्कील घेऊन महाराजांपाशी आले. सर्वांचे आवासाल करून घेऊन सन्मान करून निरोप दिल्हे. याप्रमाणे शके १६५८ सैंबां सफ्टसीन मध्या व अलफ यांत जाऊन दोन वर्षे छावणी उंब्रजेवर जाली. श्रीचाकळी जाऊन, श्रीचे दर्शन करून, पूजा ब्राह्मणभोजन करून सातारा आले. शहरचे देवांच्या पूजा कराविल्या. शहरात गुड्या उभ्या केल्या. रस्तेत सडे घालून रांगोळ्या घालून सर्व नगर अलंकृत केले. सर्व लोक पुढे सामोरे नजरा घेऊन आले. रस्त्यांत सर्व घरीं त्रिया आर्त्या घेऊन उभ्या राहिल्या. वाढवात रांगोळ्या वैगेरे करवून समारंभे करून प्रवेश केला. शके मजकूर.

संभाजी राजे श्रीमहादेव देवदर्शनास कुटुंबासह आले. तेथून प्रताप-गडचे देवीस आले, तेथून याहावळेभर करून खालीं आले. महाराज स्वारी महाबळेश्वरास गेली. खालीं आल्यावर बेदगंगेवर भेटी जाल्या. तेथून सातारा बरावर आणिले. महिनाभर राहून मेजवान्या, वर्त्ते, हत्ती, जवाहीर, घोडे वैगेरे देऊन रवानगी केली. दोन लक्ष रूपये खर्चास दिल्हे. शके १६५९.

संभाजी औंगेरे शके १६५९ यांत वारले. तुळाजी आंगेरे यांस सरखेल पद व सुभा दिल्का. शके मजकूर. मानाजी आंगेरे यांणी कुलाबा घेऊन येसाजी आंगेरे धरिले. त्यांस बजारतमाब किताब व कुलाबा सुभा त्याजकडे [सांगून] सालाबाद नजर सात हजार रूपये व तीन हजार जिन्नस मोई-नैयाचा पाठवीत जावा [असे केले.] सरकारी दरखदार हवालदार लोक किल्ले यांस नेमून दिल्हे. तालुक्याचा हिशेब देऊन शिवंदी खर्च जाऊन पैशैकशी शावीसे केले. शके १६५७.

नारो रांकर सचिव वारले. शके १६५८. यांस पुत्र नाही. गोत्रज दत्त-पुत्र घेतले. चिमणाजी नारायण यांस सचिव पद [देऊन] तालुका सांगितला.

[पुढे] बाजीराव बळाळ प्रधान यांस बोलावून आज्ञा केली जे, “कोंकण प्रांतीं फिरंगी यांजकडे साई, बसई वैगेरे तालुका मधीच राहिला. तिकडे फौज सुद्धां हशम वैगेरे घेऊन जाऊन, मसलत करून ते जागे ध्यावे. कोंकण प्रांत निर्वंध करावा.” हे मसलत सांगतली. ते पुण्यास जाऊन चिमणाजी बळाळ यांजबरोबर राणोमी शिंदे, मल्हारजी होळकर यांणी हिंदुस्थान प्रांती बहुत काऱ्हे केलीं, त्यांला देऊन तालुके देऊन वाढवून महाराजास भेटविले, आणि

५२. चिटणीस प्रतीत १६५१ असे आ-
हे तें सुकुचीं.

५३. मार्गे पु० ११ व १७ पहा.

५४. मोईन=दरसाल ? ठरलेला ?
५५. वैशकशी=नजर.

कौन्सुद्धां बरावर दिल्हे ते खालीं उत्तरोन गेले. आणि खंडोजी माणकर व रामाजी महादेव यांस लोक देऊन पुढे साष्टीवर रवाना कैले. त्याणीं जाऊन मोर्चेबंदी करून किला जेर केला. आणि भेदाचे रौंजकारण करून साष्टी घेतली. शके १६९८. मागाडून शंकराजी नारायण प्रधान यांजकडील सरसुभेदार कौणकचे आणखी सामान देऊन रवाना कैले. ते हे एकत्र होऊन गोप्तरौंचे दादरावर असईस शह देऊन राहिले. हे वर्तमान गोंव्यास फिरंगी यांस समजव्यावरून त्याणीं पाप्यांतून पलटणे व तोफा वैगरे तयारी करून मोठ्या गरनाळा ऐसे भरती करून किलियांतही भेद करून अकस्मात येऊन साष्टी घ्यावी ऐसा बेत केला. हे वर्तमान मुंबईस जनराल हूँग्रेज होते त्यांस समजले. महाराजाशीं इंग्रजांचा स्नेह व तह होता. त्याणीं बाजीराव यांस बातमी कळविली जे, “फिरंगी तयार नाले. साष्टीत फितूर जाला. साष्टी घेऊन तुमची फौज बुडवितात.” हे वर्तमान येतांच मल्हारजी होक्कर दहा हजार कौजेनिशी पुढे रवाना कैले. ते जलद जाऊन पोचले. फिरंगी खालून आले. त्याणीं बुरुंजावर मारगिरी चालविली. प्रधान यांजकडील सरदार यांनी किल्यांतील फितूर वैगरेचा बंदोवस्त करून तोफांची मारगिरी फिरंगियावर बहुत केली. लढाई शर्तीची जाली. तेसमधीं त्यांचे तरांडीतील दोन कप्पान मुख्य होते ते गोळे लागन उडोन फिरंगी नामोहरम होऊन निघोन गेले. यानंतरि फिरंगी यांचे गोंवे वैगरे तालुक्यांत धुंदी करावी [ह्याकरिता] उंचकटराव नारायण ब्राह्मण सरदार घोरपडे यांचे पदरचे पूर्वीचे, घोरपडे म्हणवितात, ते काहीं हशम दहा हजार सामान घेऊन रवाना कैले. ते जाऊन गोंवेपर्यंत त्यांचा तालुका मारून लुटून जाळून बेचिरांवै केला. चिमणाजी बळाळ व राणोजी रिंदे बसईवर जाऊन मोर्चेबंदी करून बहुतच कजालीची लढाई हळा करणे, सुरुंग चालविणे, तोफांची मारगिरी करणे, जाती-नें मोर्च्यांत जाऊन मोर्चे चालविणे, ऐसे केले. किल्यांतून मारगिरी त्याणीं बहुत केली. त्यांत दहा हजार पर्यंत हशम लोक कामास आले. व बाजी मिवराव सरदार तेथे हळेत पैंडले. बाजीराव प्रधान पुण्यांत राहून वरचेवर लोक व खनिणा व सामान यांची पुरवणी पाहिजे तशी केली.

बाजीराव यांस तीन पुत्र जाले. एक बाळाजी बाजीराव व दुसरे रघुनाथ बाजीराव, तिसरे जनार्दन बाजीराव. त्यांत बाळाजी बाजीराव प्रबुद्ध जाले.

५६. साष्टीची बखर पहा.

५७. यास इळो ‘शोभिरवें’ म्हणतात.

५८. ‘पाणी पुरणावरि’ असा चिट-
णीस-प्रतीचा पाठ आहे.

५९. बेचिरास=दीपहीन; इतका ओसाड।

| केला की दिवा लावण्यासही कोणी ठेविले नाहीं.

६०. बाजी मिवराव हे तारापूरुचा कोट घेत असतां हळयांत पडले.

स्थान अंबाजीपंत पुरंदरे मुतालीक [यासुद्धां] महाराजापाशी नेहेमी ठेविले. यांणीही महाराजापाशी रहावें. पुरंदरे यांचे विचारे चाळून महाराजांची स्वारी शिकारी सेवा करावी. ऐसे करून सेवेत ठेविले. चिमणाजी बळाळ यांस पुत्र सदाशिव चिमणाजी नाले. अंबाजीपंत पुरंदरे यांस दोन पुत्र. सदाशिव अंबाजी व महादाजी अंबाजी नाले. बाजीराव यांणी मस्तानी म्हणून कल्घवंतीण ठेविली [होती] तिजला पुत्र नाला. त्याचे नांव समशेर बहादर ऐसे ठेविले. श्रीपतराव ग्रतिनिधि यांस संतान पुत्र नाही. अंबुराव बाबुराव हृष्णमसे ममदार वारले. त्यांचे पुत्र अप्पाजी अंबुराव [यांस] अमात्य पद दिल्ले. बादली वर्त्ते, कलमदान रूप्याचे दिल्ले. होनानी अनंत न्यायाधीश वारले. त्यांचे बंधु काशी अनंत यांस पद बहुमान दिल्ले. देवराव मेघःशाम राजाजा पंज यांचे मुतालीक कर्ते निघाले. कृपेत वागूं लागले. त्यांजकडे राजाजा निजबल कारभार सरकार विल्हेचा सांगितला. व इंदापूरची देशमुखी महाराजांची, त्याची मुतालकी सांगितली. त्यांचे बंधु यांजकडे तोफखाना नारोराव मेघःशाम यांंकडे सांगितला. आनंदराव सुमंत वारले. त्यांचे बडील पुत्र होते. परंतु विहुलराव अनंत हे देवरावाचे जांवई बडील पुत्र सामैन्य याजमुळे आग्रह करून, पद विट्ठलराव यांस देवराव यांणी देवविले. सुलतानजी निंवाळकर यांजकडे सरलपकरी होती त्यांणी मोंगलाईत राजकारण रोजगार दुलैंग केला. याजमुळे दूर करून दावलंजी सोमवंशी यांस बहुमान वर्त्ते तालुका सांगून सरलपकर पद सांगितले.

मानाजी आंगेरे यांणी फिरंगियांची कुमक घेऊन सोइरोबा अभु कारभारी करून कुलाबा शिड्डा लावून जवामदीने घेतला. बहुत मर्द पाहून त्यांजला खजारतमाव किताब दिल्हा. आणि कुलाबा तालुका देऊन निराळेच संस्थान दुसरे करून यांजकडे चालविले. कुलाबा घेण्यास फिरंगियाची कुमक आणिली. ते किला सोडीनात. तेव्हां बहुत शार्तीची लढाई मारिली. जातीने तलवार करून पंचवीस तीस खासे फिरंगी दुधड केले. जातीने फार बलवान् होते. फिरंगी सर्व कापून काढून स्थळ रकिले. सोइरोबा यांस हुजूर पाठविले. चिटणीस यांचे हाते निखालसता सरकार लक्षात वागण्याची केली. यावरून बाजीराव [प्रधान] यांणीही तारीफ केली, लिहिली, पावरून बहुत कृपा महाराजांनी त्यांजवर ठेविली. जिवाजी खंडेराव चिटणीस यांस वर्त्ते बहुमान देऊन पाठवून तालुका नेमून दिला.

दिल्ली तखतावर महंमदशाह बसेन पादशाही करीत होते, तेव्हां सर्व वजीर

६१. 'अपाजी बाबूराव' चिटणीस | ६३. दुलग=हिकडा तिकडा, दोहों-प्रत.

६२. 'वडील पुत्रासमान' असें असावें. | ६४. मार्गे पृष्ठ ६। ११७। दीप ५। पहा.

व अमीर मुसलमान लोक यांगी विचार केला कीं, “ शाहू राजे याची कुमक येऊन पादशाही जाली. हिंदूशी तह केला. दरसाल बाजीराव येऊन स्वारी करून दिल्ली आलीकडे पलीकडे अंमल बसविला. सेनासाहेब सुभा यांगीही शंगाला बैगेरे अम्ल बसविला. ऊयोध्यापर्यंत स्वारी करितात. तह जाला त्याप्रमाणे चालत नाहीत. पादशाहा तरि हिंदु लोकांचे विश्वासावर भरंवसा ठेवितात. शाहू राजे यांजकडील देवराव हिंगणे बाळ्डीजीपंत ठेवून गेळे त्यांचे हाते सर्व कारभार [होतो.] मुख्यार्थी पादशाहानीं त्यांजवर ठेविली. ते बहुत द्रव्यवान् होऊन वजीरच जाले. सर्व पादशाई बुडाली. पादशाहास हिंदूंवर मसलत करणे करावी म्हणून मसलत दिली असतां मानत माही.” यावरून विचार केला जे, “ इराणचे पादशाहाशी राजकारण करून, त्याची कुमक घेऊन शाहू राजे यांजवर मसलत करावी.” म्हणून ठारावून वकील, पत्रे पाठविली जे, “ पादशाहा बेहोष जाले. शाहू राजे हिंदु यांगीं सर्व दिल्लीत व भोवतां अंमल बसविला. त्यांचे वकील कारभारी वजिरी करितात. मसलमानी पादशाई गौरद होऊन ही पादशाई घेतात. त्यास पादशाई राखण्याचे वैली आपण आहां. कुमक करून दुसरा पादशाहा तखतावर स्थापून हिंदूंवरि स्वारी करून दिल्लीची पादशाई रक्खावी.” त्याजवरून त्यास ही गोष्ट अंवश्यक होतीच. “ दिल्लीची पादशाई हिंदूपति करितात. ते कुमकेस म्हणून फौज पाठवून, तेथे आपला सुभा ठेवून, ते हिंदुस्थान आपले पादशाहीत आणावे.” म्हणून विचार करून तामस कुलीखान म्हणोम मातवर सरदारफौज बहुत बराबर देऊन रवाना केले. ऐशी हजार घोडे व पंचवीस हजार गौरद याप्रमाणे सामान व तोफखाना घेऊन निघाले. हे वर्तमान पादशाहास समजले यावर विचार केला कीं, “ आपले सर्व मुसलमान अमीर फिरुरी हँरामखोर जाले. पादशाई द्वाराणीस देतात. याची कुमक करणे व पादशाई रक्खणे शाहू राजे यांजवांचन होत नाही. येथे आपण फौज जमा करून मसलत करावी तरि विश्वास कोणाचा येत नाही.” म्हणून देवराव हिंगणे महाराजांकडील वकील यांस बेलावून मसलत सांगितली जे, “ असा विचार प्राप्त जाला. येविशी आम्ही शाहू-राजे व बाजीराव ग्रधान यांस फैर्मान लिहितो. तुम्ही हे सर्व राजकारण केले हे लिहून पुढे करण्याचा व जलद फौज घेऊन पावावी [असे करणे. त्याचा]

६५. बाळाजी विश्वनाथ—हे हिंगणे पुढे मोठे समर्थ झाले. इल्ली यांचे कंशज ना-शिक जिल्यांत आहेत.

६६. गारद=नष्ट.

६७. वाली—आश्रयदाता, संरक्षक, कैवारी.

६८. ‘हृष्ट’ शा अर्थी.

६९. ‘पायदळ’ कोल्हापूर प्रत. ७०. ‘स्वामिद्रोही द्वाराम्लोरः’ राजव्यवहार कोश.

७१. ‘फैर्मान राजपत्रकम्’ राजव्यवहार कोश.

खर्च जो लागेल तो येथून पावता होईल. तयारीस व बाटेने येण्यास खर्च लागेल तो वरचेवरि रवानगी करावी. आणि जलद फौज व सरदार येऊन पावावे. त्यांचे सामान भारी आहे, व आपले सर्व अमीर फितूर आहेत. दोन्हीस पुरावया-जोगी दोन लक्ष फौज यावी.” त्याप्रमाणे सांगून रवानगी केली. जो पैका मसलतीस लागेल तो निमे अंमल हिंदुस्थानपैकी सुभे लावून यावे, ऐसे कैरा-रदाद होऊन पत्रे आलीं. एक घटकेचा विलंब न करितां येऊन पादशाही रक्षावी. ऐशी [पत्रे] पावलियावरून बाजीराव ग्रधान यांस महाराजांनो बोलावून आणून आज्ञा केली कीं, “ हे मसलत मोठी प्राप्त जाली. तुम्ही सर्व त-यारीने फौज जमेल तितकी जमवावी. सेनापति, सरलष्कर हे फौजेचे सरदार पाहिजेत ते बराबर धावे.” सेनासाहेब सुभा यांस पत्रे लिहिलीं जे, “ तुम्ही पन्नास हजार फौजेनिशीं जाऊन बाजीराव यांस सामील व्हावे.” ऐशी रवानगी केली. व सेनापति सरलष्कर वगैरे सरंजामी यांस जलद तयार होऊन निघावे [अशी] पत्रे पाठविलीं. चिमणाजी बळाळ यांणी वसईचे मोर्चे देऊन वसई नेहर केली. शिंदे, होळकर सरदार फौज या मसलतीस गुंतली. फक्ते हो-ण्याचा समय. फिरंगी याचे मुलकात शाहास कांहीं फौज गुंतली. हें सोडून जलद जाणे कर्से घडते ? हे बाजीराव यांणी विनंति केलियावरून प्रसंग बहुत कठीण, दिल्लीचे पादशाईस धक्का पोंचला असतां पुढे सर्व मसलत आपणावरीच येणार. दोहीकडील मसलत एक वेळ प्राप्त जाली. यास्तव चिमणाजी ब-द्वाळ यांस पत्रे लिहिलीं जे, “ तुम्ही जी कस्त असेल ती करून फिरंगी याज-कडील मसलत आटेपून वसई ठाणे सर करून फौजसुद्धा जलद हिंदु-स्थानांत फौजा जाण्यास पोहोचवावे ” लिहिले. यावरून चिमणाजीआपा यांणी जलदी करून बहुत कैंजाली करून वसई घेतली. शके १६६९ वैशाख वद्य २ द्वितीयेस फिरंगी जेर होऊन तह केला. गोमंतक व महाल त्यांजकडे राहिले. ते ठरावून बाकी फिरंगाण सर्व सरकारांत आले. त्याचा तह ठरावून आले. पर्जन्यकाळ जाला यांत फौजेची तयारी सर्व करून, मातवर म-सलत लाख फौजेवाच्वन शेवटास जाणार नाही, म्हणून जमाव करून शके म-नकुरीं दसन्यास डेरेदाखल जाले. आणि प्रांत माळवे यांनकडील पंचवीस हजार तयारी करविली. उदापूर, जयपूर व जोतपूर व राजेरजवाडे सर्व हिंदू सरदार यांनकडे वकीलपत्रे पाठविलीं जे, सर्वांनी तयारी करावी. शिंदे, होळकर पुढे रवाना केले. त्यांणी व सर्व राजे त्या प्रांतीचे यांणी एक होऊन लाख फौज पुढे जावी तो आपण येथील फौज व सरदार सर्व हुजुरात सुद्धां सर्व जाऊन

पावावेंसे केले. फौज न सरदार जमवीत कूच करीत चालले. शिंदे, होळकर व सर्व राजे पादशाहींतील एक होऊन पुढे जमले. ब्राजीराव व सर्व सरदार हुगुरात फौज शाहूराजे यांणी रवाना केले. दोन लक्ष फौज आपणावरि येते, सेनासाहेब सुभाषी तिकडून निघोन पन्नास हजार फौज जमवून पुढे आले, हे बातभी द्वाराणी यास पावली. यावरून आपण जलदी करोन जाऊन फौज पोहोचली नाही तों पोहोचावै, मसलत तरि शेवटास जात नाही, परंतु दिल्ली लुटून माघारे जावै तरीच परिणाम आहे ऐसे समजोन पंचवीस तीस कोस ऐशा रात्र-दिवस मजली भौतबर करीत दिल्ली नजीक येऊन पावावै ऐसे करून निघाले. ते पिंशांवैर येथे येऊन आणखी जमाव करून लाहुरास आले. तेथे पठाण होते ते सुभे आडवे जाले. त्यांस आम्ही दिल्लीचे पादशाहीचे कुमकेस जातों, हिंदू जमाव करून ती पादशाही ध्यावयास येत आहेत, याउपरि आपला धर्म व मोठे ३०पेरांचे जागे व मसिदा कांहीं रहाणार नाहीत, ऐसे समजावून सळाह करून पुढे आले. दिल्ली नजीक आले तों पादशाहींतील सरदार फौज [यांणी] राजकारण केले. ते जाऊन सर्व त्यास मिळाले. दिल्लीत येऊन पावून पादशाहा कैद केले. आणि पादशाही खजीना, जवाहीर, हत्ती, घोडे व दौलत जस्त करून कोट्यानुकोट अर्बुद संख्या द्रव्य अगणित सांपडले. पादशाहाच्या बहिणी बेट्या यांशीं निके ४० लाऊन नेल्या. मातबर सर्व व सावकार सर्व लुटले. याजवरून दिल्लीचे काणी यांनी सर्व रयत जमा करून व फितुरांत सरदार न होते ते सर्व जयून नागचे जागा तींमस कूर्ली याची फौज मारूं लागले. दिल्लीत गर्दी जाली. दहा वीस हजार माणूस येले गेले, यावरून सर्व दौलत त्यांणी लष्करांत खजीना वैगेरे सर्व पोहोचवून शाहर लुटले. कित्येक अमीर यांचे कविले धरून नेले. लक्षावधि रयत मारिली गेली. गर्दी जाली. परंतु शहरची रयत लष्करावरि चालून जाऊन लष्कर मारूं लागली. तेहां आपला परिणाम लागवयाचा नाही. शाहू राजे याची फौज येऊन पावऱ्यावर आपणास गारद करून नाश करितील. हे समजोन अपरमित दौलत सांपडली ही जाऊन कशी पावेल, मर्धीच हिंदू नेहतील, ध्वणून कूच केले. द्रव्य जाण्यास उंट, हत्ती, छकडे, गाडे भरले. तोफा टाकून तोफाचे गाडे भरले. शेवट मोत्याच्या माळा व जवाहिराच्या घोड्या-क्या गळ्यांत अंगें जाण्यास केल्या. आघाडी पिंछाडीस मेस्वा सोन्याच्या केल्या. आणि अर्जमेंशाहा यास काढून लष्करांत नेऊन मेजवानी करून पादशाहीवर

७५. मातबर=मोळ्या.

७६. 'वेशवर' असावै.

७७. पीर=मुरु, उपरेष्टे.

७८. हा फितुरांत निजाम उलमुल्क व

सादतखान हे होते असा जबर वहीम आहे.

७९. निका-(हीन) विवाह.

८०. तामसकूली=नादिरशहाकूली, ता-
हमस्प हा त्याचा पहिला यजमान होय.

८१. 'महमदशहा' असें पाहिजे.

बसवून कारभार वजीरी निजाम उल्मुख याजकडे सांगितली. आणि निघोन मातवर मजली करीत गेले. पादशाही सर्व दौलत नेली व शहर लुटलें गेले. कविले नेले. शहरांत काय जावे म्हणून अजमेरीसच काहीं दिवस राहवे म्हणून राहिले. हें वृत्त बाजीराव जलदी करून नर्मदातीरी गेले तेथे दिल्ली लुटले गेली, दौलत सर्व लुटून पादशाह कैद केला, अजमशाह सोडून पादशाहीवरून तेथेच मुक्काम करून राहिले. सर्व एक होऊन जलदीने तामसत्वान यास वाटेत गांठोवे, अटकेपर्यंत नावे, शेवट अटकेपर्यंत जाऊन द्वाराणीचे पादशाहीवरच मोहीम करावी, दौलत माघारी आणावी, द्वाराणीची पादशाही बुडवावी, ऐसा विचार केला. सर्व सरदार यांस व राजेरजवाडे यांसही याप्रमाणे पत्रे पाठविली जे, “येथून आम्ही चाली करितो तुम्हीं सर्वांनी जलदीने चलावे.” म्हणून कूच केले. तें बाजीराव यांचे शरीरी व्यथा निर्माण झाली. ते दिवसेंदिवस अधिक होत चालली. शेवट शके १६६२ वैशाख वद्य षष्ठीस समाप्त जाले. पुढील मसलत होणारानुरूप राहिली. तामसकुली व द्वाराणी यांस ईश्वरांनी बक्षीस दिल्ले. स्याप्रमाणे घेऊन सर्व दौलत नेली. ठिकाणी जाऊन पौवले.

बाजीराव गेले हे संधि पाहून तुळाजी आंगरे यांणी कुलाड्यावर मसलत केली. चालून गेले. हें वर्तमान महाराजांस मानाजी आंगरे यांणी लिहिले यावरून चिमाजी अप्पा यांस आज्ञा केली जे, “तुम्हीं जाऊन कुमक करणे.” यावरून बालाजी बाजीराव व चिमणाजी बलाळ गेले. लटाई जाली त्यांत तुळाजी आंगरे [यांचा] मोड जाला. पळून गेले. इतक्यांत इवंदंडास वैगरे राजकारणे आली. ते मसलत करावी तें बाजीराव वारले ही खबर आलियावरून निवोन पुण्यास आले. उत्तरकार्य बहुत पैका खर्च करून केले. महाराजांनी पत्रे येण्याविशीं पाठविलीं, यावरून चिमणाजी बलाळ व बालाजी बाजीराव सातारां आले. खंडोजी माणकर व संकाजी नारायण सरसुभा कोंकणांत काहीं फौज चिमणाजी बलाळ [यांणी] ठेविली होती. बालाजीराव यांस प्रधान पदाचीं वर्षे बहुप्राप्त यथा पद्धतीने उपेष्ठमासीं दिलीं. आणि बालाजी बाजीराव यांस आज्ञा केली की, “बाजीराव यांणी योरले बालाजीपंत यांचे मार्ग बहुत सेवा निषेणे करून मोठीं मोठीं काऱ्ये करून दाखविलीं. शेवटी द्वाराणीचे परपत्य करून बादशाही स्यापावी म्हणोन रवाना केले. तेष्वे आयुष्य योडे जाले. द्वाराणींनी बी पादशाही दौलत लुटून नेली ते अटकेपार जाऊन,

“२. ही नादिरशाहाच्या स्वारीची हक्की-कृत पुष्कल ठिकाणीं मुसलमानी व इंग्रजी प्रथांस अनुकूल नाही. बखर लिहिणारास दिल्लीच्या दरबारची माहिती कमी होती असे दिसते. तसेच मोणाळ येथे शके १६६० साली चिजामास आढवून त्यापासून बालाजी वैगरे प्रात घेतले. त्याची हक्कीकत बखर लिहिणाराने मुळीच गाळली आहे.

झराणी पादशाचे पारपत्य करून, दौलत माघारी आणावी ऐसा मनोदय उमेद धरिली असतां ईश्वराचे इच्छेने घडून [असें] आले. त्यास त्यांचे पुत्र तुम्हीं, त्याप्रमाणे पराक्रम करून सेवा करावयास योग्य आहां. बाजीराव यांचा हेतु राहिला व आमचा संकल्प दिल्लीची पादशाही कमजोर जाली, [ती] झराणी आले याजपासोन रक्षोन निम्ने हिंदुस्थान ध्यावे लिहिले. ते पादशाही रक्षून हिंदुस्थान सर्व आपले करावे ऐसा [वेत] केला तो सिद्धीस तुम्हीं न्यावा. अटकेपार घोडे चौलवावे." ऐशी आज्ञा करून पुण्यास जावयास निरोप दिल्हा. ते पुण्यास जाऊन आपले सर्व दौलतीचा बंदोबस्त केला. संक्रांती नारायण व माणकर रेवदंडा याचे मसलतीस कोंकण प्रांती ठेथिले. त्यांणी रेवदंडा शके १६६२ सन मजकुरी पौष शु॥ प्रतिपदेस घेतला. निशाण चढविले. धारावी, येशवंतगड, मनोहरगड, मांडवी, घोडबंदर, उरण देवीर्लँ प्रांत हवशी व फिरंगी यांणी घेतला होता तो सोडविला. कोंकण प्रांत सर्व निवेद ज्ञाल्यानंतर चिमाजी बळ्ळाळ पौष शु॥ एकादशीस शके मजकुरी वारले.

पुढे बालाजी बाजीराव व सदाशिव चिमणाजी सातारां येऊन विनंति केली, " हिंदुस्थान प्रांती जाण्यास आज्ञा करावी. " यावरून महाराजांनी आज्ञा केली कीं, " तुम्ही प्रथम स्वारीस जातां, बहुत सावधतेने, बहुत दूरवर मोठे मसलतीस न गुंततां, स्वारी करून परत लैकर यावे. " यावरून पुण्यास निघून जाऊन फौजेस नालबंदी एकसाली आगाव तयारी दरबेजमीस देऊन पुढे रोजमुरे आठवडे व दुमाही ऐसे बांधून सरदार व एकांडे व शिलेदार व सरंजामी [यांस] घोडेमाणूस व पोटगी पुरावयाजोगे ऐसे करून दरमहाचे दरमहा पावावे ऐसे करून देऊन गारद व पायदल व तोफखाना फौज व सरंजामी लोक याप्रमाणे तयारी करून हिंदुस्थान प्रांती स्वारीस सुमहूतें निघाले. बराबर शिंदे, होळकर व एवार व पिलाजी जाधव ऐसे सरदार फौजेसुद्धां घेतले. पुणे येये सदाशिव चिमणाजी ठेविले. कारभारी बराबर महादाजी अंबाजी पुरंदरे घेतले. खानदेश बराणपुराहून माळवे प्रांती जाऊन सर्व संस्थानी यांच्या खंडण्या घेतल्या. आणि छावणी करून एक वर्ष राहिले. रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा यांणी कटक जगंनाय घेऊन पुढे हिंदुस्थान अयोध्यापर्यंत स्वारी करितात, खंडण्या घेतात, [हे पाहून] हिंदुस्थान प्रांत आपणाकडे स्वारीस महाराजांनी नेमून दिला आहे म्हणून त्या प्रांती निघून गेले. भोंसले यांचे म्हणणे [कीं,] तुम्हांस " जेष्यपर्यंत

८३. हे भाक्ति पुढे (१७५८) किती सिद्धीस गेले तें पाहण्यास शाहमहाराज राहिले नाहीत।

८४. देखील=सह, समवेत, सुदां, शा मूळ अर्थावरून ' देखील ' शाचा प्रस्तुत कसा प्रयोग होतो तो पहा.

साधेल, ध्याल, तें तुम्हीं ध्यावें. आम्हांस जेथपर्यंत साधेल तें आम्ही घेऊं.” ऐशीं बोलणी पडली. उभयतांही त्या प्रांतीं चालून गेले. त्यांत कटकट बाढली. लढाई जाली ते समान होऊन उभयतां सरोन राहिले. आपणांत कटकट करणे नीट नव्हे उभयतांनी महाराजांस लिहावे, तेथून आज्ञा येईल त्याप्रमाणे चालावे, ऐसे ठरोन पत्रे लिहिली. यावरून महाराजांनी पत्रे लिहिली जे, “तुम्हीं आपणांतच कलह वाढविला ही गोष्ट चांगली केली नाही. उभयतांही डुग्र यावे. उभयतांचीं बोलणी ऐकून घेऊन प्रांत व हइ नेमून देऊन त्याप्रमाणे हव्हीनें प्रांत व खंडण्या घेत जाव्या.” यावरून प्रधान पंत निघोन आले. सदादाशिव चिमणाजी घरी होते त्यांणी वासुदेव जोशी व रघुनाथ हरी प्रभु आंगरे याचे पदरी बहुत शाहाणे कर्ते होते ते संभाजी आंगरे याचे व तुळाजी आंगरे याचे न बने म्हणोन कैदेंत ठेविले होते, त्यांस सोडवून आपणापाशी आणिले. आणि जोशी व रघुनाथ हरी कारभारी हातीं घेऊन सर्व दौलतीचे काम चालविले. महाराजांचे दर्शनास गेले तेव्हां शाहाणे कर्ते आहेत पाहून महाराजांनी चिमणाजी आपा यांजकडे सरदारी होती त्याची वर्त्ते बहुमान यांस दिल्हा. आणि आपणापाशी ठेविले.

बाळाजी बाजीराव स्वारी करून पुण्यास येऊन महाराजांचे दर्शनास आले. महाराज पुढे सामेरे जाऊन बहुमान करून सन्मान केला. इघोजी भोंसले यांस पत्रे गेली. तेही येऊन पावळे. त्यांस पुढे सामेरे जाऊन बहुमान करून सन्मान केला. आणि उभयतांचीं बोलणी समजोन घेऊन तहनामा ठरावून दिल्हा जे, “सुभा माळवा, अजमेर, अगारा, प्रयाग व अंतरवेदी देस्तील खेरिज अयोध्या व मोगलाईतील मंगलवेदे येथील हे स्वारी अंमल प्रधान पंत यांजकडे असावा. स्वराज्य अम्मल निष्मे भोंसले यांजकडे असावा. पटण येथील बारा लक्षांचा अम्मल प्रधान यांजकडे देऊन बाकी अम्मल सेना साहेब सुभा यांणी ध्यावा. आणि नर्मदा दक्षिण तीर या हव्हीने एकंदर भोंसले यांणी ध्यावे. नर्मदा तीर उत्तर प्रधानपंत यांजकडे. याप्रमाणे हव्हीने रहावे. यांत कोणी कोणाशी खटला करू नये. [याप्रमाणे] तहनामे ठरावून दिल्हे, आणि त्या प्रांतीं सरकारांत पेशकशी घेण्याचे ठराव करून दिल्हे. आणि उभयतांचे सख्य करून देऊन एकमेकांस मेजवान्या करविल्या. उभयतांनी विकल्प ठेवून नये, या उपरि कलह करू नये, ऐसे पायांवर हात ठेवून घेतले. सरकारांत उभयतांनी मेजवान्या केल्या. ठरावाचे ऐवज दिल्हे. आणि महाराजांनी उभयतांस मेजवानी बहुमान देऊन निरोप दिल्हा. ते निघून गेले.

जिवाजी खंडेराव चिटणीस यांस महाराजांनी आज्ञा केली की, “अंजनवेल गोंवळकोठ हे जागे हबशी यांजकडे राहिले. तेथून कोंकण प्रांतीं उपद्रव

स्लागतो. त्यास शुमचे बडौल खंडो बळाळ पांणी मोठी मोठी कार्मे केलै. मु-
स्तसरीगिरी व दशखाचे काम करून शिपायगिरीही केली. तुम्हीं जाऊन बराबर
लोक व फौज सामान घेऊन मॉवल्कोट ध्यावा सांगितले. त्यांणी शिवंदो नवी
ठेवणे व सरकारी सामान काष देणे ते आज्ञा ब्हावी भ्याप्रमाणे जाऊन करितो,
विनंति केली. यावरून अंगरे यांस पत्रे दिली. दारूगोळा तोफा व तरांडा
देऊन कुमक करावी. कॉकणे लोक व हेटकरी याचे सरदार लोक सुद्धां ने-
मिले. व नवीन येतोल ते ठेवणे सांगितले. फत्तेशिंगबावा यांजकडील स्वार
फौजेचे सरदार नेमून दिल्ले. ते निघून गेले. किळ्यानजीक त्यांचा प्रांत मा-
रून मोर्चेबंदी केली. हु ल दी चे पौणियावरून मारागिरी तोफ लावून बहुत
केली. किळ्येदार यांणीही मोर्चे मारणे व मारामारीची शर्त [होती] तितकी
केली. यावरून महाराजांस विनंति लिहिली जे, “ आणखी कांहीं हशम लोक
हेटकरी लोक रवाना व्हावे. यावरून महाराजांनी रवाना केले. व खर्चास ख-
जीना पाठविला. हृवशी यांणी लोक देऊन सरदार किळ्याचे कुपकेस पाठविले.
ते चालून आले. त्यांशी लटाई देऊन मार्गे घालविले. आणि बहुत कजाखी
करून किळा जेर केला. निश्चाण चटवून किळा घेतला. आणि वर्तमान महा-
राजांस लिहिले. महाराज संतोष पावून किळ्यास हवालदार व दरखदार नेमून
पाठविले. आणि हुमर येण्याविशेषे लिहिले. आज्ञेप्रमाणे किळ्याचा बंदोबस्त करून
दर्शनास आले. महाराजांनी नवांजीसौं करून वस्त्रे जवाहीर बक्षीस इनाम गांव दिला.

बाबूजी नाईक जोशी हे राज्यांतील पुरातन सेवक व सावकाराही मातवर
होते. अधान पंत याचे औपचित्यी त्यांचे व यांचे न बने यास्तव सेनापति यां-
जकडे कारभार कांहीं दिवस महाराजांनी सांगितला. तेयेही बनले नाहीं म्ह-
णून हुम्र राहिले. त्यास त्रिचनपली थोरपडे यांजकडे फत्तेसिंग बावा यांणी
सुभा सांगितला होता. पुनः मोँगल यांणी फितूर करून घेतला. तो मसलत
करून पुनः ध्यावा म्हणून कर्नाटक प्रांतीचा सरसुभा सांगून फौजेचा खर्चे व
फौज नेमून दिल्ही. त्यांणी कर्नाटक प्रांतीचे महाल वैगेरे नेमून सात लक्ष रु-
पये सरकारात सालास देत जावे, बाकी खर्चवेच संभाळावासे केले. शिवाय
खंडणीचे ऐवज येतील ते सरकारात देत जावे. ऐसे ठरविले. ते जाऊन अं-
मल बसवून खंडण्या उगवल्या त्या घेऊन आले. [पैंडे] विर्हबाईस शरीरी
पीडा जाली. ती बारली. शके १६६९. उभयतां राण्या त्यांचे आज्ञेत चालाव्या

८५. नवांजीस=स्तुति, तारीफ.

८६. यांचे वंशु आशुजी नाईक, यांस
आजीराव बळाळ यांची वडीण दिली होती.

८७. शा बदल ‘ पुन्हा एक दोन वेळ ’
इतकेच मूळप्रतीत शब्द आज्ञेत ज्ञांचा सं-

बंध पुढील बाब्याशी स्पष्ट होत नाही.

८८. विर्हबाई=ही पुर्वी दासीपुत्री होती.
परंतु दिजवर शाहूचे प्रेम विशेष बसल्यामुळे

तिचा अधिकार इतर राण्यांपेक्षां ज्यास्त
होता. मार्गे पृष्ठ ५ टीप २३ व १८ पहा.

ऐसे होते. ती वारलियावरि थोरली धनीर्णी यांची प्रकृति उग्र होती, ती महाराजांपासून सरंजाम व नेमणूक करून घेऊन वागूं लागली. धाकटी धनीर्णी यांजकडे ही सरंजाम नेमणूक केली. ती महाराजांचे आळत व मर्जनें वागूं लागली. येसांजी भोंसले व कुमाजी भोंसले हे सरकारचे लेंकावळे यांस शिरोठ घैरे सुभा सांगितला. आणि पुढे बाबूजी नाईक यांजकडे कर्नाटक सुभा त्यांत त्रिचनापळी व श्रीरंगपट्टण हुजूर ठेविले [तें] खेरीज करून आदवानी वैरे सारे महाल कर्नाटकचे त्यांत निगम बाबूजी नाईक व येसाजी व कुमाजी भोंसले निघेत, शिंबंदी महाल मजकूर खर्च व निघे सरकार रसद मोकासा बाबती स्वराज्य अंमल त्याचे सात लक्ष रूपये रसद घेऊन भोंसले यांचे कारभारी यांणी व तुम्ही एक विचारे चालावे, ऐसे करून रवाना केले. बाबूजी नाईक कर्नाटक प्रांती गेले. तेये संस्थानी यांशी कटकट वढून लटाई पडली. शिंबंदी ठेवणे आली. लटाईत मोड झाला. लुठले गेले. शिंबंदीचा पेच आंगावर आला. त्यांची धरणी बसली. याजवरोबर निघोन सातारां आले. आणि महाराजांस विनांति केली जे “शिंबंदी व कैर्नाचा पेच आला यांत अबूल व प्राण रहात नाही. यास्तव सरकारांतून पांच सात लक्ष रूपये देऊन पेच वारावा.” तेव्हां महाराजांनी आज्ञा केली जे, “तुम्ही करणे सरकार आज्ञेने करावे. लेहून आज्ञा न्यायी. ज्या संस्थानी यांणी किमात कली त्यांचे पारपत्य करण्यास येथून फौज सरदार रवाना केले असते. तुम्ही कर्ज व शिंबंदी हुकुमाखेरीज कां वाढवली? आणि संस्थानी यांणी महाराजांचे सुभ्यास मोडले हा वदनेका [का] करून वेतला? बाली ती गोष्ट बरी जाली. गवगवा जाला ते सावकार व शिंबंदी आकारून समजावणे. त्याची तोड महालीं व खंडणीचे ऐवज येणे हिंशेब पाहून दुसरा सुभा नेमून त्याजपासोन करवितां येईल. तोपर्यंत गवगवा करतील त्यांस सरकारांतोन समजोन सांगेन गवगवा मोडतां येईल. सांगितले असतां औंच सोसली नाही. ना मोहरम जाला.” तेव्हां सुभ्याची घालमेल होती या विरश्रीस^{१०} येऊन आग्रह करून हा पेच महाराजांनी वारावा बोलूं लागले. आणि अविचार करून सोमल घेऊन विषप्रळय केला. त्याणी अगदी व्यापन बोलणे चालणे सर्व राहिले. हे वर्तमान महाराजांस प्रातःकाळी समजले जे, नाइकांनी विषप्रळय केला. तेव्हां महाराज बोलले जे, “नाईक पेच वारितो सांगितले असतां अविचार करून विष घेऊन आम्हांवर ब्रह्महत्या देणार त्यास या विषांने

१०. थोरली धनीण=सकवारबाई.

१०. धाकटी धनीण=सगुणाबाई.

११. ‘शिंबंदी खर्चाचा’ को० प्र०.

१२. वद-नक्षा=अपलौकिक. दुष्कीतं.

१३. आंच=तीव्रता.

१४. वीरश्री=ईर्ध्या. सुभा यांजकहून का-

टून सदाशिवराव भाऊ यांजकडे सांगण्या-

चा विचार होता.

कांहींएक बाधा होणार नाहो. दूध पाजावें." म्हणून आपला हात लावून दूध पाठविले. दूध पाजिले. त्यांने सोमल उतरला. शुद्धिवर आले. नंतर महाराज जाऊन बहुत विवेक सांगितला. आणि गवगवा जाला त्याचा बंदोबस्त करविला. त्या सोमलाचे योगे नाइकांस बहुत शक्ति व आहार चतुर्गुणी अधिक जाला. नित्य चार शेर दुधाची क्षीर भक्षावी. प्रातःकाळी दूध घ्यावे. स्त्रिया अधिक असाव्या. ऐशी शरीरांत शक्ति बहुत जाली. कर्नाटक सुभा येशवंतराव पोत-नीस यांजकडे सांगून रसद भरणा वैरे करून नाइकांच्या पेचाच्याही तोडी काढविल्या. शके १६६३.

बाळाजी बाजीराव पुण्यास होते. ते समर्थी किलीजखाने नवाब निजामउ-उल्मुक वारले. शके १६६९. त्यांचे योरले पुत्र नासरजंग व दुसरे सलावत-जंग, तिसरे निजाम अलीखाने ऐसे होते. नासरजंग यांसि रामदासपंत कारभारी होते. मसलत करून अदवानीचे जागीर अंमलाचे सुभे हिदायत मोर्दी-खीन होते ते बैंदलून राहिले, त्यांजवर कर्नाटक प्रांती गेले. त्यांची यांची मातवर लढाई चालली. उभयतांनी हत्ती चालवून तिरंदाजी केली. पठाण लोक उभे राहून लटले. लोक बहुत पडले. त्यांत नासरजंग व हिदायत मोर्दीखान दोघेही सरदार रॅणां पडले. सलावतजंग यास या अंबारीत बसवून रामदासपंत यांणी आणखी सर्व फौज सांवरून बहुत शिपायगिरी करून लढाई मारली. फक्ते पावले. सलावतजंग सुभा जाले ते भागानगरी येऊन दौलत चालवू लागले.

दमाजी गायकवाड व उमाबाई, त्रिंबकराव दाभाडे बाजीराव यांणी मारिले

१५. निजाम उल्मुक यांस पुत्र सहा: जाझुरीन, नाझरजंग, सलावतजंग, निजामअली, अहमदशरीफ आणि मीर मोगल. यांतन पाहिले दोन एका आईचे-बाकीच्यांच्या आया निरनिराळ्या होता. गाजुहीन हा दिलीस होता व त्यास अमीर उल्डमरा हा किताब होता.

१६. हिदायत मोर्दीनखां यासच मुजफरजंग असा किताब होता. ह्याच नांवाने तो इतिहासांत प्रसिद्ध आहे. हा निजामुत्मुल्क यांच्या मुलीचा मुलगा असून त्याजवर निजामाचे विरोष प्रेम होते. आपल्या आजोबाने आपणास गादी दिली असें म्हणून हिदायत मोर्दीनखां हा नंदासाहेब व कर्णाशीस लोक यांचे साहाय्य घेऊन हैदराबादेकडे चाल करीत होता.

१७. बदलून=उलटून, कंद करून.

१८. प्रथम नाझरजंगाचा जय होऊन मुजफर यास त्यांने कैद केले. पण नासराच्या फांजेत दुफळी होऊन तो मारला गेला-तेव्हां मुजफर यास मालक असें मानून फांजेने हैदराबादेकडे चाल केली-इतर्यांत पुनः सरदार लोकांत कटकट वाढन मुजफरजंगही ठार मारला गेला. तेव्हां फैच सरदार बुसी हा बराबर हेताच, त्यांने सलावतजंग यास पदारूढ करून हैदराबादेस नेले. फैच लोक व कडापा, कर्नेल व सावून येथील नवाब हे या कृत्यांत मुख्य होते. मारेकन्यांचे काम नवाब यांणी पतकारिले होते. नाझरजंगाचे पक्षास रघुजी भोजले व दंगज लोक हे सामील होते.

અમતાં ત્યાંચે કાંઈ જાલે નાહોં મ્હણુન ચુરસ મનાંત ધરુન મહારાજાંશી દુરોહેં જાલે. વ ફૌજ ધરુન બાળાજી બાંજીરાવ પ્રધાન યાંજશી કટકટ વાઢવુન લદાઈ કેલી. ત્યાંત મોડ જાલા. દમાજી ગાયકવાડ યાંસ ધરુન બેડી ઘાતલી. યેશવંતરાવ દાભાડે વ્યસની બેદોષ જાલે. ગુજરાય વ સુરત અણ્ણાવિશોંતીલ સરકારી અંમલ ઉગવાવા મ્હણુન મહારાજાંની પ્રધાન પંત યાંસ આજ્ઞા કેલી. ત્યાંણી રિંડે હોઠકર સરદાર વ રઘુનાય બાંજીરાવ ફૌજ રવાના કેલી. તે સમર્યો ગા. યકવાડ કૈદેત હોતે. ત્યાંણો બોલણે લાવિલે જે, “ યા ઉપરિ આપણ સરકારાંશી વિરુદ્ધ ન વાગતાં સેવા કરુન દાખવિતો. સરકારી ફૌજે બરોબર જાઊન નિષેને સેવા કરુન દાખવિતો. ” યાવુન સોડૂન સેંતિં લક્ષ રૂપયે નજર ઠરાવ કેલા. ત્યાચા હવાળા જિવાજી ખંડેરાવ ચિટણીસ યાંણી ઘેતલા. ત્યાંજપાંશી આપલે બેંધુ ગોવિદરાવ ગાયકવાડ વ ફર્તોસિગ એસે બોલાસ ત્યાંચે ઘર્ણી ઠેવુન ભરણા કેલા. આણિ રઘુનાય બાંજીરાવ યાંજબરાબર દિલ્હે. ત્યાંની સર્વ સુરત અણ્ણાવિશી અંમલ બસવિલા. સુરતેંત મોગલ યાંજકડે જકાત વ મામલા વ સ્વરાજ્ય અંમલ યેત નહૃતા તો મહારાજાંની ધ્યાવા સાંગિતલે તો બસવિલા. રાયગડ કિછા ઔરંગજેબ યાંની ઘેરુન હુબસી યાંજકડે સુભા દિલ્હા તે સમર્યો સુરતેવર ખર્ચાંચી નેમણું લાખ રૂપયે નેમન દિલ્હે [હોતે] તે લાખ રૂપયે સ્વરાજ્ય અંમલ ખેરીન કરુન દેત જાવે એસે કરુન મહાલ તોડૂન ઘેતલે. આણિ કચ્છભૂજ વ કાઠેવાડ દ્વારકેપર્યત સ્વારી કરુન ખંડણ્યા ઘેરુન બહુત ખજીના ઘેરુન મહારાજાંપાંશી યેઊન સર્વ નિવેદન કેલે. લદાઈ પડલી તેથે શિપાયાગીરી કેલી. મહારાજાંની તારીફ કરુન બહુમાન દિલ્હા.

જિવાજી ખંડેરાવ ચિટણીસ શરીરીં પીડા હોરુન વારલે. શકે ૧૬૬૪ દુંદુભિનામસંવત્સરે પૌષ વૈદ્ય સત્તમી. રામરાવ જિવાજી વ દેવરાવ જિવાજી દોન પુત્ર ત્યાંસ હોતે. વ ભાડ બાપૂજી ખંડેરાવ વ ગોવિદ ખંડેરાવ વ બદિરાવ ખંડેરાવ [એસે] હોતે. ત્યાસ રામરાવ સાત વર્ષાંચે લહાન હોતે. ત્યાંસ મહારાજાંની નેઊન વસ્ત્રે બહુમાન કલમદાન યથાપદ્ધતિ દિલ્હે. આણિ બાપૂજી ખંડેરાવ યાંજકડે સરદારી, તે શિપાઈ ચાંગલે મ્હણુન, દિલ્હી. ત્યાંણો શિકારીંત સ્વારીંત નેહમોં હજાર રૂપયે સ્વારાંચા શેરા એસા કરુન માતવર સ્વાર પાલખીનિશીં એસે સાઠ સ્વાર, શિવાય આણખી સ્વાર વ ત્યાંચી ઘરપાગા એસે રહ્યો, એસે

૧૧. દુરોહે=દુટપણી, દુલગ,	અંમલ બસવુન અમદાવાદ ઘેતલી, ત્યા ગોઢી
૧૦૦. ‘પાંચ લક્ષ’ કોલાપૂર પ્રત.	શાહૂ મહારાજ નિર્વતેલ્યાવર સન ઇસવી
૧. તારાબાઈ વ દમાજી યાંણો પેશબ્યાં	૧૭૫૨/૫૩ સાલીં જ્ઞાલ્યા. પુછેં ટીપ ૪ પહા.
વિરુદ્ધ મસલત કેલી તી ત્યાંણો દમાજીસ ખરુન મોડૂન ટાકિલી વ ગુજરાયેત અર્ધા	૨. મિતીં કોલ્હાપૂર પ્રત દેત નાહોં.

करून दिल्हें. गोविंद खंडेराव मुत्सद्धिगिरींत व लिहिण्यांत खबरदार त्यांणीं चिटणीस लहान यांचे चालवावेसे केले. व जामदारखाना याचा दरोगा असामी करून दिल्ही होती. दावलजी सोमवंशी सरलष्कर वारले. त्रिंबकराव सोमवंशी यांसे सरलष्कर पद बहुमान दिल्हा. तेही लवकरच वारले. नंतर आपाजीं सोमवंशीं यांस पद दिल्हें.

महाराजांचा पुण्यप्रताप [विशेष] सातारियास तख्त करून राहिले ते दिवसापासोन राज्यकारभार सेवक लोकांपासोन [चालविला.] मोळ्या मसलती व पुद्धप्रसंग फौजा पाठवून [केले.] मनसव्यांत बहुतच चतूर [होते] औरंगजेबासारखे शत्रु यांणीं सर्व दौलत घेतली. संभाजी राजे धरून नेऊन मारले, राजाराम साहेब यांणीं बहुत प्रताप करून चंद्रीस जाऊन राज्य केले. तेथून सरदार व मोठी माणसे वाढवून लढाया करविल्या. पुनः देशी आले. काहीं राज्य सोडवावें, तो लवकरच वारले. ते समये पादशहाचे कैदेत असतां पादशहा वारले. उदयकाळ प्राप्त होऊन त्यांचे पुत्र शाहाजादे यांणीं आपले आपण राज्यावारि लावून दिल्हें. ते येऊन आईसाहेब व त्यांचे पुत्र यांणीं राज्य आपणच करावें ऐशी बुद्धि धरिली, त्यांचा बंदोबस्त करून त्यांस खर्चाचा तद्द करून, मांगलाईत सर्व राज्य गेले [होते] ते प्रांत व किळे, कोट, स्थळे सोडवून, राज्याचे धारे थोरले शिवाजी राजे यांप्रमाणे सावधता मसलतीने [घालून] सर्व लाक आर्जेत वागवन, नवीन मोठी माणसे निर्माण केली, वाढविली. जुनीं माणसे अनुकूळ जालीं त्यांचीं पदे व त्यांस सन्मान सरंजाम देऊन चालविले. जीं चांगलीं माणसे व पोखत शहाणे यांचे मसलतीने चालवें, विश्वासू सेवक लोक यांजवर विश्वास ठेवून सर्व कार्ये त्यांचे हातीं ध्यावीं, [ऐसे करून] लघु मनुष्य अथवा दुर्व्यसनी, कैफी, दारूवाज यांस समीप न ठेवितां मुत्सद्धी लोक प्रधान, प्रतिनिधि व सेनापति आदिकरून अष्टप्रधान व दरखदार यांचे हातें कारभार व सुमे सांगून चालविले. मराठे लोक शिपाई शूर यांस ज्यांणीं जशी सेवा केली तसा त्यांस सरंजाम देऊन शिपाईगिरीचे कामांत ठेविले. महाराजांस पुत्रसंतान नाहीं. याजविशीं अनुष्ठाने व धर्म करविले. पुत्र जाले ते दोन तीन वर्षांचे होऊन वारले. याजमुळे [महाराजांची] उदास वृत्ति जाले. शिकारींतच अरण्यांत बहुत काळ घालवावा ऐसे जाले. उत्तरदेश अटकेपर्यंत सोडवून थोरले महाराजांचा संकरूप सिद्धीस नेहला. देश रामेश्वरपर्यंत सोडवून संस्थानी यांसच स्थापून खंडणी ध्यावी ऐसे केले. पश्चिम [विशेष] द्वारकेपर्यंत

३. आई साहेब=ताराबाई.

४. साक्षात् अटकेपर्यंत मराठे १७५७
१७४५ सालीं गेले. पुढील गोष्ठी राज-

गौरवाकरितां ग्रेथकाराने जरा आलीकडे ओढिल्या आहेत. पुढे गुजराथ, रामेश्वर या संबंधानेही हेच म्हणणे लागू पडेल.

अंमल व खंडणी याची ऐसे केले. पूर्व देश कटक, जगन्नाथ, ब्राड, गोडवण, बंगालपर्यंत अंमल खंडणी याचीसे केले. ऐशा चतुःसमुद्र मर्यादा [होऊन] चहूं दिशेचे राज्य एक आज्ञा चालवूं लागले. त्यांत उत्तर दिशेचे आधिपत्य कौजा जाऊन बंदोबस्त राखणे, खंडणी पैका आणून आज्ञेत चालावै ऐसे करून प्रधान पंत यांजकडे सांगितले. पश्चिमदेश गुजराय, काठेवाड द्वारकापर्यंत सुभा सेनापति दाभाडे व गायकवाड यांजकडे नेमून दिल्हा. पूर्वदेश सेनासाहेब सुभा यांजकडे बराड, गोडवण, बंगाला, जगन्नाय पर्यंत सुभा सांगितला. दक्षिणदेश हुजूर ठेवून फौज सरदार व सुभे पाठवून बंदोबस्त कर्नाटक त्रिचनापल्ली, रामेश्वरपर्यंत खंडण्या हुजूर आणविल्या. सरलष्कर यांजकडे मध्य गंगातीर बालाघांटपर्यंत सुभा दिल्हा, वरकड प्रधान व मुत्सदी व सरदार यांजकडे तालुके व सरंजाम नेमून देऊन रसद याची व फौजेची नेमणूक चाकरी सरंजामी यांणी कराची ऐसे केले. त्याप्रमाणे सर्व अष्टप्रधान व सरंजामी व सरदार काढीमात्र आज्ञेचे उद्घंघन न करितां चालूं लागले. याजमुळे दिवसेदिवस सर्वांस जें कार्य सांगितले त्यांणी. यश मिळवावै, कार्यसिद्धिच कराची, ऐसे होऊं लागले. दिल्हीचे पादशाहापाशी हिंगणे वकील ठेविले [होते] त्यांणी सर्व कारभार करून वर्जीर व सुभे ज्यांस ठेवा, दूर करा, सांगितले तसेवर्तीवै. वकिलांनी सर्व कारभार करावा. पादशाई खर्च व इतमाम व त्यांचे सरदार व पादशाईतील मातवर व लहान यांचे सर्वांचे जागिरी व सरंजाम व इतमाम चालावै. उच्छेद कोणा एकाचा होऊं नये. पादशाईतील मातवर सुभे स्वदेशी त्यांचे तह चालन ते जरी पेचांत आले तत्रापि त्यांचे सर्व हरण न करितां त्यांचे अंमल यांजकडे चालावै, सर्व संस्थाने मांडलिक राजे यांणी खंडणी कारभार [करून] त्यांची दौलत इतमाम चालून खंडणी याची, ऐसे करून दिल्है. याप्रमाणे अष्टप्रधान व सर्व सरदार यांणी ज्यांनी ज्यांनी पराक्रम जसे केले त्याप्रमाणे त्यांजकडे सुभे व तालुके कोटंचावधि रूपयांचे सांगून सरदार यांस फौज तैसलमातीस देऊन वाढविले. सर्व पृथ्वीतील चारुर्य कलावंत व कुशल लोक शाहाणे मर्द ऐसे माणूस पुणे व सातारा येथे येऊन राहिले. मोठीं माणसे शिपाई व कारकून व मुत्सदी ऐसे लक्षावधि जमां करून मोठे मोठे सुभे चार पांच केले. त्यांत त्यांचे चालावै ऐसे करून देऊन काहों आपणापाशी ठेवणे [ते] ठेविले. श्रावणमासींचा धर्म दाभाडे त्रिंबकराव लढाईत पडले यापासोन प्रधान पंत यांणी कीर्द राजमंडळ, स्वारी प्रधान, ऐसे म्हणोन त्यांत ब्राह्मण यांची वेद व शास्त्र यांत परीक्षा करून यथायोग्य शतावधि हजारो रूपये नेमून द्यावै, याप्रमाणे चार लक्ष पांच लक्ष धर्म पुणे येथे त्यांचे निसवतीस नेमून देऊन घडावा, करावा, ऐशी आज्ञा

करून करविले. ते कीर्ति सर्व दिगंत जाऊन येई विद्वान्, व तपस्ची, व महापुरुष ऐसे ब्राह्मण चहूं दिशेचे लक्षावधि येऊ लागले. विद्यापीठच जाले. जशी काशी तसें सातारा पुणे जाले. धर्मस्थापना, तीर्थ क्षेत्र, देवब्राह्मण, सत्पुरुषांचो स्यांनें, आग्रहार, पूजा, नैवेद्य, व गांवोगांवच्या देवतांचे नंदादीप, पूजा, नैवेद्य चालावे ऐसा बंदोबस्त करून हुनुरून दिल्हे व अष्टप्रधान यांणी धर्मादाय इनाम देवब्राह्मण यांस दिल्हे त्यांस राजपत्रे करून देऊन चालविले. याप्रमाणे सर्व पृथ्वीत आज्ञा कोण्हीएक उल्लंघन न करावी. ऐसे सार्वभौम राज्य केले. व नीति व न्याये करून प्रजेचे पालन केले, व पोषण केले. कोण्हा एकास दुःख नाही. गरीब अनाय यांचे ठार्यो बहुत दया करून त्यांचे दुःख परिहार करावें. यतेस उपद्रव काढीमात्र नाही. बिघा व पैका नेम केला त्याहून जाजती तिळप्राय उपद्रव होऊ नये ऐसे केले. त्या योगे करून साम्राज्य व सर्वांस बरकत, पृथ्वीचे ठार्यो परजन्यवृष्टि कीले करून व्हावी, पृथ्वीने धान्य पीक बहुत दावें, ऐसे सुभिक्ष जाले.

कोणे एके समर्थी आपले सेवक लोक लक्षावधि फौजेत धर्णी केले, कोट्यावधि द्रव्य दौलतदार केले, ते सर्व सुखी व संपन्न जाले याचा संतोष बहुत, परंतु आज्ञेत वर्ततात की नाही हे पहावें म्हणून बाळाजीपंत प्रधान यांस दहा हजार फौजेनी हुनूर भेटीस यावें म्हणून लेहून आणविले. ते फौज घेऊन आले. हे कळतांच प्रधान इतकी फौज घेऊन कां येतात बोलले. हे बातभी त्यांस कळलियावरून तेयेच दहा कोसांवर फौज लोक टाकून पांच खिजमतगार घोडी ऐसे निघोन पुढे आले. तो मुहूर्त भेटीचा सांगून त्यांणी पाठविला. ते समर्थी महाराजांस कळोन शिकारीस गेले. माशास गळ टाकून बसले. हे कळोन प्रधान पंत तेयेच गेले. पाठीमार्गे उभे राहिले. चोपदार यांणी मुजरा दिला. एक प्रहरपर्यंत त्यांजकडे पाहिले नाही. शिकारीचेच पुढे बोलणे, हव्यास करणे, चालविले. नंतर मार्गे फिरोन पाहिले. त्यांणी नजर करून मुजरे केले. विडे देऊन डेव्यास जाऊन उतरावें, आज्ञा केली. प्रधान पंत दरबारास आले. तेव्हां महाराज चैरण घालन तखतावरोन उठोन वाढ्यांत चालले. मध्यघरचे दरवाज्यांत गेले तेयेच चरण टांकेले. खिजमतगार दूर होते. महाराज पुढे गेले तो चरण बाळाजीपंत यांणी घेऊन मागील दिवाणखान्यांत घेऊन गेले. आणि पुढे ठेविले. याजवरून संतोषी होऊन कृपा करून कार्मेकाजे उलगडून देऊन निरोप दिल्हा.

कोणे एके दिवशी पांच सात हजार फौजेनिशी मोहीम करून मोठे इतमामाने प्रधानपंत आले. भेटी जाल्या. डेव्यास फौजेत राहिले. तेव्हां अकस्मात् चिटणीस यांस बोलावून आज्ञा केली की, “ प्रधान यांस चिंटी लिहावी जे,

तुमचें प्रधानपद दूर केले आहे. तरि शिक्के कटार व जरीपटका हुजरे पाठविले यांजबराबर जामदारखान्यांत दाखल करणे. ” म्हणून चिंडी लिहून दोन हजरे बोलावन चिंडी लष्करांत बेण्येवरि होते तेथें रवाना केली. तें प्रधानपंत स्नानास बसले होते, तेथें हुजरे जाऊन चिंडी दिली. वाचून पहातां चिंडीस मुजरे करून स्नान न करितां तसेच उठोन शिक्के कटार व जरीपटका हुजरे यांचे स्वाधीन करून रवाना केले. आणि एक राहुटी लष्करापासून दूर बाहेर देवविली तेथें स्वयंपाक करविला. खासगत शागिर्दपेषा चाळीस पन्नास माणूस मात्र घेऊन सरकारी सर्व इतमाम फौज तेथें ठेवून राहुटीस जाऊन राहिले. आणि चिंडी लिहिली जे, “ आज्ञा आली तेव्हांचे पायांपाशीं येऊन पावावें परंतु सरकारी कारखाना सर्व व फौज आहे ते कोणहाचे स्वाधीन करावी ते आज्ञा यावी. [म्हणजे] त्यांचे स्वाधीन करून नंतर पायांपाशीं येतों, ” लिहिले. आणि हुजरे यांस सांगितले जे, “ कारखाने व लोक सलतनत सरकारची आहे हे कोणहाचे जिम्मेस करून पायांपाशीं यावें ते कारकून नेमून यावे त्याचे स्वाधीन करून हुजूर येतों, किंवा तसेच यावें ते आज्ञा यावी. म्हणजे निघोन येतों, ” सांगून पाठविले. हुजरे शिक्के व जरीपटका घेऊन महाराजांपाशीं आले. त्यांस जामदारखान्यांत नेऊन गुदरावे, सांगितले आणि “ सलतनत सरकारांत घेण्यास कारकून येतील तोंपर्यंत तुम्हीं आहां तेथेंच रहाणे ” सांगून पाठविले. याजप्रमाणे आठ दहा दिवस गुजरले. बहुत मुत्सद्दी लोक व जवळचे कृपेतील रहाणार [यांगी व] देहुंडी कडून [अशी] सर्वांनी विनंति केली जे, “ प्रधान यांजपासोन असा अपराध काय जाला आहे ! ” त्यांजपाशीं उत्तरे जाली जे, “ प्रधानपद [यांजकडे] ठेवावयाचें नाही. पुन्हा पिंगळे यांचे पद त्यांस द्यावयाचें आहे. ” तेव्हां सर्व मुत्सद्दी यांगी विनंति केली जे, “ हिंदुस्थान प्रांतीं वैगेरे हे बातमी गेली व जाईल. तालुके व फौज सरदार चहूंकडे यांचे विद्यमानचे आहेत त्यांत बखेडे होतील, मारले जातील. यास्तव त्यांजवर कृपा करणे. किंवा दुसरियास पद सांगून आधीं बंदोवस्त व्हावा. ” [ऐशी] विनंति केली. बाळाजीपंत प्रधान यांगी चिटणीस व मंत्री याजपासोन विनंति करविली कीं, “ आम्ही एक राहुटीने बाहेर राहिलो. चरणापाशीं येण्याविशीं आज्ञा ब्वावी. किंवा दुसरी सेवा कांहीं सांगावी किंवा कृपा होणे ती ब्वावी. ” तेव्हां उत्तर जाले जे, नजर काय देतात बोलावे. याजवरून सांगून पाठविले जे, “ आम्ही एकटे येयें आहों. सलतनत सरकारची सरकारांत आली. आम्ही येथेंच पायांपाशीं आहों. घर व सर्व जें आहे तें सरकारांत नजर आहे. आणवावे. ” याजवर पद दुसरेकडे सांगावयाचें, इतकेंच उत्तर केले.

यानंतर एके दिवशीं अकस्मात् हुजे बोलावणे पाठविले. बाळाजीपंत एकच खिजमतगारानिशीं येऊन मुजेर करून उमे राहिले. “ अपराधी सर्वस्वे आहे. पायांपाशीं कोणती सेवा सांगणे ती आज्ञा होऊन पायांचा वियोग मात्र न व्हा. वा, ” विनंति केली. याजवरून बहुत रूपावंत होऊन एकनिष्ठ सेवक खेर, याजपासोन कदापि अंतर पडावयाचे नाही, म्हणोन जरीपटका व शिक्के व वस्त्रे जवाहीर सर्व पदाचे बहुमान आणवून वस्त्रे व प्रधानपद पुन्हा दिल्हे. यांणी पायांवर मस्तक ठेविले. तेव्हां “ तुमची निष्ठा कशी आहे [हे पाहिले.] बा. जारावाचे पुत्र, बाळाजी विश्वनाथ यांचे नातु खेरे ! तुमची सेवा व निष्ठा पाहून बहुत संतोषित जालो, ” बोलले. आणि आंगावरील पोषाक जवाहीर वैगेरे आणवून आणखीं दिल्हे.

याप्रमाणे सर्व अष्टप्रधान यांत मुख्य फौजेचे व तालुक्याचे मोठे अधिकारी प्रधान व सेनापति व सेनासाहेब सुभा यांत प्रधान यांची परीक्षा अशी केली. कान्होजी भोंसले [यांचे] सेनासाहेब पद दूर करून रघोजी बावांस दिल्हे. ते हुजूर ठेविले तसे राहिले. सेनापति [ही] आज्ञेत चालावे [असे केले.] पदे दूर केले, किंवा नजर ठारविली, मुळकाच्या घालमेली केल्या. असतां कोणीएक फंद किंवा आज्ञा उल्ळंघन न करितां चालले. याप्रमाणे मोठे धरेनीं व मनसंबंधांनी राज्य बहुत दिवस महाराजांनी अकुंठित आज्ञा चालवून केले.

विरुद्धार्द्दि निवर्तली याउपरि उभयतां राण्या यांजकडे सरंजाम नेमणुका अधिक वाढविल्या. बंदोवस्त नीट करून दिल्हे. परंतु योरली धणीन [यांची] मर्जी बहुत नाजूक याजमुळे आग्रह करणे पडूं लागले. एकीकडे दिले ते दुसरीकडे पाहिजे ऐसे आग्रह पडले. धाकटी राणी धणीन सरकार मर्जी व लक्ष्य धरून चालावे ऐशी मर्जीत राहिली. गांवांतील शहरांतील मनसुबी व किर्यादी याच्या हिमेयती पडूं लागल्या. गांव खंडणी अंमल पाहिजे तेये पाठवावा. व वतने विकत ध्यावी ऐसे होऊं लागले. यावरून महाराज बहुत उदास [झाले.] प्रधानपंत यांस आणवून दोहोंकडे गांव नेमणूक करून खर्च पाहून करून देऊन शहरांत कियोद किंवा वतन घेणे अंमल पाठवणे काहिं एक कारभार देहुडियांकडून होऊं नये, कोणाची हिमायत मनसुबी करूं नये, ऐशी यादी प्रधान यांजपासोन लिहून, आपले खास दस्तुर करून, निकून दोहोंकडे तार्काद केली. ते मान्य दोहोंकडे कैरविले. एक दिवस एक मैहाल यांत भोजन एक दिवस एकीकडे ऐसे केले. आणि नाटकशाळा मराठ्या मुली पाहून विकत

१०. मार्गे पृष्ठ ८० टीप ८८ पहा.

११. हिमायती=आश्रय, भीड.

१२. दोहोंपैरीं सकवारावाई ही फार ख-

बरदार वाई होती. आपल्या हाती सर्व कार-

भार यावा असे तिच्या मनांत फार होते.

१३. एक महाल=एका राणीचा महाल.

व नजर आणून ठेवून कारखाना वाढविला. त्यांत चौकीदार व खेजे वैगेरे नेमून मॉगलाई पद्धतीनें चालविले. आपण बहुतकरून शिकारींत एक दोन दिवस रहावे. सर्वकाळ शिकारींतच काढावा. संतान पुत्रही जाले नाही. जाले तेही गेले. यावरून उदास वृत्ति जाली. सरकारी ऐवज, नेमणुका, तालुकदार यांजकडील व हुंजूर महालचा येऊन खर्चास ज्यास्त होऊन कर्जाऊ ऐवज होईल तो दोन तीन वर्षीं सर्व तालुकदार आणून त्यांजवर हिसेरसी बसवून कर्ज वारीत जावे विनंति केली^{१३}. त्याप्रमाणे बंदोबस्त चालविला. गोविंदराव चिटणीस व देवराव राजांजे चे मुतालीक, येशवंतराव महादेव पोतनीस यांणों सर्व कारभार खर्चेच सरकारविलहे हुंजूरविल्हेकडे ऐवज जावा त्याचा आपले दरखाप्रमाणे येशवंतराव व देवराव [या] दोघांनी करावा. राजकारण कारभार सर्व गोविंदराव यांजकडे ठेवून त्यांणों करावा. आपण बहुतकरून शिकारींत व वाहेर जनाना नाटकशाळा पांत असोन वरचेवरी कागदपत्र पाहून व आपले हाते खास दस्तक करून बहुत सावधपणे हुक्मांत [सेवकांनी] चालावे, आज्ञेशिवाय कांहींएक होऊं नये, ऐसे चालविले.

जानराव निंबाळकर खड्डेकर भेटीस आले. यावरून महाराजांस हजरे, गांणी पागोटे नलदी करून आणून देऊन, “जवळ आले, भेटीस पुढे जाणे मॉगलाईतील सरदार बहुत इतमाम व जवाहीर पोषाक ऐसे आले आहेत,” विनंति केली. तेव्हां “आमचे भेटीस येणार किंवा पागोटयास?” बोलले. आणि खंड्या म्हणून कुत्रा बहुत नार्मी शिकारींत होता, त्यास महाराजांनी पालवी व इतमाम पांच हजार रुपये नेमणक माणसे वैगेरे चालविले होते, त्यास जवाहीर भरजरी झूल वैगेरे घालविले. पोषाक मोठे व अलंकार कंव्या चौकडे खिज-मतगार यांस देवविलीं आणि भेटी समर्थी आपण कांहीं एक पोषाक पागोटे जवाहीर न घालितां विजार घालावी, अगर पैठणी अगर ताडपत्री पासोडी असावी, ते घेऊन भेटी जाल्या. निंबाळकर बहुत खजील जहाले. त्यांस सन्मान वस्त्रे मेजवानी करून निरोप दिल्हा. महाराज नेहेमों याप्रमाणे स्वारी शिकारी [करीत] पागोटे न घालितां राहू लागले. केश मस्तकाचे बहुत चांगले तेच मोकळे असावे. तेच शोभायमान ऐसे जाले. दसऱ्याचे दिवशीं मात्र पागोटे घालावे, ऐसे जाले. शिकारीस सर्व काळ जाणे ते कारभारी यांणी आधीं अगर [?] ये. ऊन सर्व समजावून करावा. फारच निकळ असेल तर प्रधान व कारभारी यांणी शिकारींत समजावून तेथे आज्ञा ध्यावी. ऐसे होऊं लागले. सर्व काळ बहुतकरून अरण्यांतच असावे ऐसे जाले. याप्रमाणे पांच सहा वर्षे उदासवृत्ति जाली.

१३. अशी विनंति कोणी केली? चिटणीस तांवर हिसेरसी बसवून कर्ज टणिसांनी? कोल्हापूर प्रतीत “सर्व तालु-वारीत जावे” असें आहे.

नाटकशाळा वैगेरे जनाना रहाणे बहुत गुप्तरूपे मर्यादेने त्यांत लखमोजी व ज्ञासवंतराव खोजे म्हणून त्यांजवर विश्वास ते त्या कामांत तैनात सरंजाम देऊन घाढविले. सर्व सेवक लोक कोण्ही कोणाची अमर्यादा न करितां चालावे. लहानांनी योरांनी अमर्यादा केली असतां शिक्षा करावी ऐसे केले.

[पुढे] संतानवृद्धि जाली नाही. [म्हणून] लभसमारंभ मोठा करावा असे मनांत यावरून लग्न करावे ऐसे मनांत येऊन गैंगरावाई यांचे लभाचा निश्चय समारंभ बहुत तरनुद दहा लक्ष रूपये खर्चावेसे करून मंडप बैंदली व साहित्य कारखाने तरतद जैंबते करून सर्व अष्टप्रधान व सरदार नामी संस्थानी व मांडलिक राजे बौलावून सर्वांस येतील त्यांच्या साहित्यास व पदरचे व नगरचे लोक सर्वांस साहित्य जे ज्यास पदार्थ पाहिजेत तैसे पावावे ऐसे समारंभ करून केले. पुण्याहवाचनादे सभा करून उभयतां राण्या दोहोंकडे बसधून आपण केले. ते समर्थी जरी मंडपास मोतियांचे घोंस असावे. अष्टप्रधान व सर्व मातवर सरदार सर्वांही संपन्न लक्षावधीचे जवाहीर व पोषाक आंगावर ऐसे मुत्सही व सरदार पांच सातशे शिवाय आणखी मातवर लोक मंडपांत मजालस जाली, ते केवळ इंद्रभुवनाहूनही अधिक ! गुणिजन दहा हजार वीस हजार रूपये देऊन आणविले. व वार्दे फारच [आणविली.] ते समर्थी अद्वितीय समारंभ जाला. ऐसे लभ केले.

संभाजी महाराज ही तिसरोन सातारां कुटुबसुद्धा श्रीदेवास जाऊन इहिदे अर्बैनांत आले. त्यास समारंभ व सत्कार बहुत करून मेजवान्या वैगेरे महिनाभर ठेवून केले. खर्चास दिल्हें. चार कोस पालीपर्यंत पोहोंचवण्यास गेले. हत्ती, घोडे, जवाहीर, वस्त्रे देऊन रवाना केले.

श्रीपतराव प्रतिनिधि शरीरी पीडा होऊन वारले. शके १६६८ क्षयनामसंवत्सरे. त्याचे धाकटे बंधु जगजीवन परशुराम यांस प्रतिनिधिपद वस्त्रे बहुमान देऊन दिल्हे. यमाजी शिवदेव यांस मुतालकीची वस्त्रे दिल्ही.

मदारी म्हणून हत्ती होता. बहुत चांगला होता. सर्वकाळ मस्ती रहावी, परंतु कडवे होऊन नये. माणूस किंवा जनावर माऱू नये. ऐसे दौलतीतील केवळ रत्नच होते. तो रात्रीस सुटून बाहेर जाऊन शनवारांत विहीर होती त्यांत महात व लोक [मार्गे] असतां पडला आणि निवर्तला. याजमुळे बहुत खिळ जाले, आणि बोलले जे, “ याउपरि आमचा पुढे काळ विपर्यास येईल, वार्धक्यही जाले, संतानही नाही. भंभाजी राजे आहेत तेही वृद्ध झाले.

१५. कोल्हापूर प्रत “ गेशवंतराव. ”

१६ ‘ गजरावाई ’ या शब्दामुळे मळांत जागा कोरी आहे. तेथे आहनांव देण्याचे राहिले असावे.

१७. बादली=जराचा.

१८. जावता=यादी, व्यवस्थापत्रक,

१९. इहिदे अर्बैन (मया व अफल)=

ત્યાંસહી સંતાન નાહોં. પુર્ણે રાજ્યાચી કાય દશા હોઈલ નકલે. બરે અસો. માલોઝી મહારાજ યાંચે કનિષ્ઠ બંધુ બિઠોઝી રાજે યાંચે આઠ પુત્ર યાંચા વંશ બહુત આહે વ સરીફજી રાજે શાહાઝી મહારાજ યાંચે બંધુ યાંચા વંશ આહે. તે સર્વ શ્રીચા વર જાલા ત્યાંતીલ અધિકારીચ આહેત, ” બોલલે. આણ વંશ આહે ત્યાંત ચાંગળા મૂલ કોણ, કોઠે, રાજચિન્હને વ બુદ્ધિ કરુણ લક્ષણે [કરુણ યુક્ત] વ શૂર વ ઉદાર વ ચતુર, ધીર એસે પદાણે, શોધ કરણેસ લાવિલે. પરંતુ દોન થાંડે હોતે ત્યાંતૂન થોરલી રાણી યાંચે વિચારે સિદ્ધાંત હોઊન આલા નાહોં. યા પ્રસંગાંત ધાકટી ધર્ણિન સમૃણાવાઈ યાંચે શરીરો વ્યથા નિર્માણ જાલી. ત્યાસ ઉપાય વ અનુષ્ઠાને વૈરે લક્ષાવધિ રૂપ્યે સ્વર્ચ કરવિલા. પરંતુ આરોગ્ય ન હોય, યાજવરુણ બહુત ઉદ્વિષ જૈલે.

યા સમયાંત કોણ્હી બ્રાહ્મણાસ કુષ્ટરોગ હોતા તો શ્રીભ્યંકટેશ્વર^{૩૩} અનુષ્ઠાનાસ બસલા. ત્યાસ દૃષ્ટાંત જાલા જે, શાહુરાજે સ્નાન કરતીલ તે ઉદક ઘેઊન આંગાસ લાવાવેં. કુષ્ટ જાઈલ.” યાવરુણ યેઊન સાંગિતલે. બ્રાહ્મણાસ આખ્છી શોષ ઉદક કેસેં દ્યાવેં, બોલોન બાલ્કૃષ્ણ મૂર્તીસ આપલે હાતે સ્નાન કરવુન તેં તીર્થોદક સ્નાનાસ દિન્હે. બ્રાહ્મણાચે દેવાચે તોર્યેપ્રસાદેં આખ્છી હેં રાજ્ય ભોગિતો. આખ્છી કસેં દ્યાવેં? બોલલે. દેવાચે દિલ્યે ત્યા યોગે કુષ્ટ પરિહાર બ્રૌંદામણાચેં જાલે.

ગોવિંદ ખંડેરાવ યાંસ સેનાપતીકડીલ દરમહા નેમળુકેચા એવજ બહુત થકલા મ્હષ્ણુન ભોરગાંધી સેનાપતિ હોતે તેણે રવાના કરુણ એવજ વસુલ કરાવા આણાવયાસ પાઠવિલે. લિહિણે બાપૂઝી ખંડેરાવ યાંચે પુત્ર પ્રબુદ્ધ હોતે ત્યાસ સાંગિતલે. તેરીએ રામરાવાંહી કાંઈ પ્રબુદ્ધ જાલે ત્યાંણી કરાવીસેં કેલે. ધાકટી ધર્ણિન યાંસ વ્યથા અધિક જાલી. મહારાજાંચી પ્રીતિ ગોવિંદરાવ વ યેશવંતરાવ દેવરાવ યાંજવર [હોતી.] યાજવરુણ ધાકટી ધર્ણિન જ્યા માણસાંવર મહારાજ રૂપા કરતીલ ત્યા માણસાંવર આપણ રૂપા કરાવી, એસે હોતે. ગોવિંદરાવ યાંસ સ્વર્ચ આણાવેં સાંગિતલે. યાજવરુણ આણવિલે. ગ્રધાનપંત યાંસ આણવિલે. બહુતચ વ્યથા જહાલી યાજવરુણ શ્રીજેજૂરીસ ઘેઊન જાવે એસે ઠરોન મહારાજચ ઘેઊન ગેલે. તેણેંહી અનુષ્ઠાનપ્રસંગ બહુત દાનધર્મ કરવિલા. આયુર્દ્દીય સરલા. તેણેંચ સમાસિ જહાલી. યાનંતર શ્રીમાહુલીસ દહન કરાવયાંચે ગ્રહણોન શેંપન્નાસ મરાઠે શિબિ-કેસ સિદ્ધ કરુણ માહુલીસ ઘેઊન આલે. દહન જાલે. ઉત્તરકાર્ય તેણેંચ રાહુન કરવિલે. દાનધર્મ બહુત કરવિલા. શકે ૧૬૭૦ વિભવનામસંવત્સરે, તિસાં અંબેન

૨૦. વાઢા, મહાલ, દેહુણી યાંચા અર્થ |

રાણી અસા હોય.

૨૧. ધાવદશીચ્યા સ્વામીંચે ચરિત્ર પૃષ્ઠ

૩૦-૩૯ પદા.

૨૨. બેંકટાગિરી કર્નાટકાંત આહે.

૨૩. રાજસ્પર્શાને દુર્ઘર રોગ દૂર હોતાત

અણી યાકાળી ઇંગલંડાતહી સાધારણ સમ-

જૂન હોતી. ઓંન રાણીચા દ્વાસ્તસ્પર્શ ડોક્ટરસ

જાનસન યાંસ મુદ્દામ અશાચ હેત્નેં કરવિ-

લા હોતા.

मया व अल्फ. महाराज बहुत यैंगी जाले. योरली धणीन सकवारबाई साहेब मर्जी तसे चालणे, आज्ञा पालन करणे हे न करितां आपणांस पाहिजे तो पुत्र ध्यावयाचा वैगेरे राजकारणे प्रतिनिधि व यमाजी शिवदेव वैगेरे यांशी निराळा जमाव राखणे वैगेरे चालविलों. यावरून पुत्र नाहीं वयही बहुत जाले. अडुसष्ट होऊन सत्तरीचा सुमार जाला. या उपरि पुत्र असोन त्याचे स्वाधीन राज्य करोन आपण आपले सार्थकाचा विचार पाहण्याचा समय. शारीरशक्तीही कमी. श्रीपतराव प्रतिनिधि व मदारी हत्ती आपले राज्याची रने गेलों. बाजीराव प्रधान वैगेरे सरकारकून गेले. पुढे समुद्रवलयांकित राज्य संपादिले हे संरक्षण कसे होईल, म्हणून बहुत विचार राहून पुन्हा सातारियांत रहावयास जावयाचे नाहीं. श्रीकृष्णातीरीच वास करावयाचा, म्हणून माहुली पासून सातारामध्ये वाडी होती ते अरण्यवास म्हणून तेयेच डेरे व छावणी छपरबंदी करून राहिले. त्यास बनवासवाडी असे म्हणून लागले. आणि पुत्र घेण्यास कसे असावे म्हणून खानवटे व मुँगी व हिंगणी बेरडी या [भौंसल्यांच्या] घराण्यांतील चांगलीं शाहाणीं ऐशीं मुले पहाण्यास आणून योजून योग्य लक्षणे राजचिन्हे पाहून एक निश्चय करावा, ऐसे महाराजांनी मनामध्ये धरिले. तो सकवारबाई साहेब यांचे बोलणे प्रतिनिधि वैगेरे मत निराळे, आपणास पाहिजे तो घेऊ, ऐसे पडले. प्रधानपंत व चिटणीस, पोतनीस देवराव वैगेरे मुत्सदी यांचे मत जे महाराजांचे मनांत सिद्ध होईल तें करावे, ऐसे एक मत निराळे पडले. त्यांत ताराबाई साहेब सातारियावरि कैदेत नजरबंद होती. त्यांनी सांगून पाठविले अ, “दुसरे मूलकां पाहतां ? राज्यास धणी शिवाजीराजे आपले पुत्र त्यांस मूल जाले तें मीं गुप्तरूपे ठेविले ते असोन दुसरे दत्तक कां करितां ? ” यावरून सर्व मुले आणविली त्यांचा निश्चय कोणताच जाला नाहीं. होणारानुरूप घडून आले नाहीं. सर्व मुत्सदी व सर्वांस असे करावे हेच सांगणेस सामर्थ्ये न घडे.

गंगाधर स्वामी चाकळकर समाप्त जाले. त्यांस पुत्र लक्ष्मणबाबा ते मठाचे आधिपति करून चाकळ व परळी संस्थानचा बंदोबस्त [करविला.] उत्साह महोत्साह यथास्थित व्हावयास गांव जामिनी व मोइनी^{२३} वस्त्रे यथास्थित करून दिल्हों. त्यास कल्याणस्वामी गोंसावी समर्थ समाधिस्त जालियावरि पंचवीस तीस वर्षे होते. समर्थांनी मठास अधिकारी श्रेष्ठांचे चिरंजीव आहेत अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे गंगाधर महाराजांनी केले. अॅपण छोंबगांवी राहून येणे तें चाकळ येये येऊन गंगाधरस्वामींची मर्यादा समर्थाप्रमाणे करून परळी किल्यासच प्रदक्षिणा करून जावे ऐसे करून राहिले. ते सैमाप्त

२३. यागी=दुःखी, संतप्त

२५. माई=(निश्चितपणा, ठोकळ,)= | ठोकळ (रक्कम) वार्षिक.

२६. कल्याणस्वामी.

जालियावरि तेयें शिष्य ब्रह्मचारी होते त्यांस आधिपत्य त्यांनी दिल्हें. ते पन्नास शिष्यमंडळीसह चाफळीं रामनवमीचे उत्साहास आले. नवमीचा प्रसादविडा तो आपणास, निस्पृह वडील शिष्य कल्याणस्वामी त्यांचे आपण, आपणास द्यावा म्हणून गर्गशा केला. हें कल्योन महाराज आपण नवमीस उत्साहास गेले. तेयें लक्ष्मणस्वामीस ढोऱ्यांतकर यांनी कलह करून घेऊन बसले. हें पाहून दुजरे लावून सर्व शिष्यमंडळी बैटैखालीं घालवून आपण कीर्तनास बसोन नवमीचा प्रसादविडा लक्ष्मणबाबा स्वामीस दिल्हा. आणि एक मुक्काम करून लछिताचा प्रसाद घेऊन स्वागी परत आली.

नारबाबा मंत्री वारले. त्यांचे पुतणे दोन दोघे भावांचे, एक घनबाबा व एक त्रिंबकराव. दोघेही आपण अधिकारी व्हावें बोलो लागले. त्यास घनबाबास मंत्रीपदाचीं वस्त्रे देऊन वेतन तीस हजार सरंजाम इनाम त्यांजकडे चालावेसे करून दिल्हें. त्रिंबकराव नारायण असेंच म्हणून लागले. त्यांस सरदेशमुखीचे गांव महाल कासेगांव, पंढरपूर व मोंगलाईतील नेमून देऊन त्यांस तीस हजार वेतन नेमून देऊन अंजहत सरदेशमुख ऐसे मुनालीक किताब देऊन मामल्याचा ठराव रसद वैंगरे ठारवून त्यांजकडे देऊन उभयतांची समजूत पाडिली.

महाराजांचे शरीरीं बाळत्वापासोन सत्तर वर्षे वय होय तों दुखणे किंवा व्याधि कधीं जाली नाहीं. बहुत दृढ होते. वारा, उष्ण, पर्जन्य उघडे सर्वकाळ आंगावर बहुत सोसणे, शिकारीत वैररेही मस्तकीं पागोटे नाहीं, एसेही बहुत दिवस व्रत चालिले. विजार किंवा धोतर इतके मात्र असावे. शालजोडी, पासो-द्वी पुढे पालखींत असावी. प्रसन्न मर्जी ज्याजवर होईल त्यास वरचेवरि आंगावरील बक्कीस द्यावे. पुन्हा दुसरीं ठेवावीं, आंगावर घणे कोण्हे समर्थीं ध्यावे, ऐसे चालले होते. महाराजांचे शरीरीं जवराची व्यथा निर्माण जाली. तेहां बहुत उदास-वृत्ति धरिली. सर्वकाळ आत्मचर्चा, पुराण, श्रवण, दान, धर्म ऐसे व्रत चाल-विले. सर्व अष्टप्रधान मुख्य प्रधानासह समिप असावे ऐसी आज्ञा केली. “ आमचे शरीरीं जन्मापासोन व्यथा नाहीं ते निर्माण जहाली. या उपरि बहुत दिवस राहावयाचे नाहीं, लौकरच समासिकाळ आहे. ” [अशी] चर्चा करून लागले. यावरून सर्व सेवक लोक प्रधान व सरदार यांस बहुतच उत्कंठा व दुःखाचे पर्वत जाले. आणि पुढे विचार कसा होईल ? महाराजांनी उदासवृत्ति धरिली, शरीरीं व्यथा दिवसेंदिवस अधिक होत चालली, संतान नाहीं, रायाचा विचार कसा होईल ? म्हणून प्रधानसह सर्वांनी धैर्य करून महाराजांस विनंति केली जे, “ पुढे राय चालण्याची सर्वांस आज्ञा कशी ते जाली पाहिजे. ” यावरून उत्तर

सांगितले कीं, “ पुत्र व्हावयाचा असता तरि तसाच पृणवान् जाला असताह कीं नाहीं ! व पुत्र जाला तो बांचला असता. दत्तपुत्र करावे तरी योरली धनीण राहिली ती मनस्वी, आपले चित्तांत येईल ते मनसबा करितात. तुम्हांस सर्वांस घेऊन पुत्र घेऊन राज्य संभाळावे ऐसे त्यांचे दैवीं नाहीं. संभाजी राजे आहेत त्यांचा वृद्धापकाळ त्यांसही संतान नाहीं. राज्याचे धनीच परंतु इतके सर्वांस घेऊन राज्य संभाळावे ऐशी बुद्धिवैभव आंवरणे शक्ति नाहीं. त्याजकरितां दत्तपुत्र घेणेच प्राप. खानवटे, मुंगी, सिंगणापूर, हिंगणी सर्व अधिकारी बाबाजी महाराजांचा वंशविस्तार आहे. यांतून दैव ज्यास असेल तो लक्षणवान् अधिकारी करण्यास तुम्ही मोठेमोठे सेवक लोक कोट्यावधि द्रव्य मुलुख व लाखों फौजिचे अधिकारी करून ठेविले आहेत. त्यांत ताराबाई साहेबांचे म्हणणे मूळ गुप्तरूपे ठेविले आहे. त्याचा पक्केपणी शोध होऊन खरेच आहेत तरि दत्तक घेणे. अस्सल वंश असतां पुढे निभावणेस कलह पडतील. यास्तव शोध नीट आधीं जाला पाहिजे.” म्हणोन आईसाहेब यांजपाशीं गोविंदराव पांस पाठवून त्यांजपासोन जाला मजकूर सर्व लेहून आणिला. त्याजवर आपले हाते लिहून ठेविले. आणि ॲमात्य यांचे धर्णे ठेविले प्रथम लिहिले यावरून बावडे कर बाजीराव भगवंतराव आणवावेसे केले. त्यांची येण्याविशीं खातरजमा न होय यावरून येशवंतराव पोतनीस व गोविंदराव पाठवून करविली. आणिले श्रीकृष्णा सांनिध्य त्यांस विचारिले. त्यांणी खरें आहे, पांच वर्षांचे मूळ होय तो आमचे धर्णे ठेवून नंतर पानगांवाकडे दर्याबाई निंबाळकर त्यांची बहीण त्यांचे आश्रयास पाठविले,” सांगितले. मूळ आहे तें खरें आहे ऐशी खातरजमा जालियावरून, “ दुसरे दत्तक घेणे अस्सल असतां युक्त नाहीं व निभावणार नाहीं. बखेडे होतील. संभाजी राजे मालकच आहेत. परंतु हें तें राज्य एक केले असतां त्यांजमध्ये तुम्हां सर्वांस घेऊन सर्वांचे संगोपन करणेचे बुद्धिवैभव नाहीं. त्यांचाही वृद्धापकाळ जाला. त्यांसही दत्तकच घेणे प्राप. यावरून तुम्ही सर्वांनी त्याचे आज्ञेत चालून राज्य रक्खावे ” बोलले. हें वर्तमान धणनीस समझले. त्याजवरून बहुत रोषे करून निराळे विचार राजकारणे करून लागली. धनिणीचे म्हणणे ताराबाई नातु आहे म्हणतात तें केले असतां सर्व आधिपत्य त्यांजकडेस जाऊन आपण त्यांचे आज्ञेत रहावे लागेल. यास्तव आपणास पाहिजे तसा दुसरा दत्तक घेऊ ऐशी बोलणी पडली. यावरि महाराजांनी बालाजीपंत ग्रधान यांजकडील कारकून पांचशे खार पयक व गोविंदराव चिटणीस यांजकडील कारकून विश्वासुक देऊन रवाना पानगांवी केले. मुलाची उस्तवारी व

रखवाली करविली. याजवरून धणी साहेब यांचा प्रधान, चिटणीस व देवराव येशवंतराव पोतनीस यांचे ठिकाणी बहुत रोष जाला. प्रतिनिधि शादोबा व यमाजीपंत यांस विचारांत घेऊन त्यांची फौज जमाव करून करवीरीं संभाजी-राजे यांजकडे राजकारण त्यांणी यांवै ऐसे पाठविले. आणि पानगांवीं आपणां-कडून खंडेराव न्यायाधीश पाठवन ठेविले. ताराबाई साहेब यांचा बंदोबस्त करावा म्हणून गडकरी व किळ्याचे सुमे यांशीं राजकारण केले. प्रधान चिटणीस कारभारी गाढून प्रतिनिधीकडून कारभार राजकारण चालविले. यांत महाराजांचे शरीरीं पीडा अधिक होत चालली. यावरून महाराजांस व्यया बहुत होत चालली. सर्व कारभारी बरेडे व चार करितात यांचा प्रवेश महाराजां-पर्यंत होऊ नये, ऐसा विचार [बाई] करूऱ लागली. त्या समर्थी महाराजांनी मनीं आणिले “ हा समय कठीण. सरदार आणविले ते येऊन पावत नाहीत. प्रधान यांजहून बलवानू विचारवानही कोण्ही नाही. ” त्यांस एकांतीं बोलावून आपले हातची यादी लिहून त्यांत कलमे पन्हाळ्याचे [व] हैं राज्य एक न करावै. तेरील घेऊ नये. दुसरे मूल आहे म्हणतात तें करावै. त्याचे आऱ्हेत राहून सर्वांचे आहे तर्से चालवून तालुके ज्याचे त्याजकडे व सरदारी चालवन त्यांचे नजर पेशकशी व हुग्रूर महाल व किळे राज्य चालेल तें तर्से चालवावै. ऐशीं कलमे [लिहून] सदरहुपमाणे चालवितो म्हणून शक्तयुक्त लेहून घेतले. त्यांसही राज्यास अधिकारी दत्तक होतील ते तुम्हांस अंतर देणार नाहीत म्हणून चिठ्ठी दिली. गोविंदराव यांचे विद्यामार्ने एकांतीं यादी ठैरवून दिली.

राणी साहेब याणी महाराजांस दुखणे बहुत व्यापिले, वाड्यांत न्यायाचे म्हणून येऊन सातारियास वाड्यांत चलावै म्हणून आग्रह करून रंगमहालांत नेले. आणि वाड्यांत व बाहेर सर्व आपला बंदोबस्त करविला. चौकी पहारे ठेवून प्रधान व चिटणीस व देवराव पोतनीस यांचा प्रवेश परवानगीशिवाय होऊ नये ऐसे केले. महाराजांपाशी गेले तरि आपले कारकून जवळ असावे-से केले. वाड्यांत येतां जातां प्रधान व चिटणीस यांस दगा करवावा ऐसे वि-चार चालले. महाराजांचे मनोगत व आज्ञा तर्से शेवटास लागावै म्हणून प्रवान

१२०. ही यादी खुद शाहूने लिहिली असे म्हणतात. द्या मूळ लेखाची एक नकळ आ-म्हांस मिळाली आहे ती येणप्रमाणे:—

“ राजमान्य राजथ्री बाळाजी प्रधान पं-डित यांस आज्ञा तुम्ही फौज धरने आज्ञा के-ली त्याच्या दैवी नाहीं महाराजास दुखने झा-लैं नाहीं (?) बरै होत नाहीं राज्यभार चाल-आ पाहिजे तरि पुढे वंश बसवून कोल्हापूरचे न करने चिटणीसास सर्व सांगितले तर्से

करने वंश होईल त्याच्या आऱ्हेत चालने राजमंडळ चालवने. चिटणीस स्वामीचे इस-वासू त्याच्या विचारे राज्य राखने वंश होईल तो तु * * करनार नाही. सुदन असा ”

श्री शाहू छत्रपति स्वामी याणी प्रधान पंत कैलासवासी नाना साहेब यांस वरप्रदान देऊन चिट्ठी लिहिली ती प्रथम स्वदस्तुर महाराज.

व कारभारी यांगीं तारावाई साहेबांचे समाधान [करून] त्यांजपाशीं यादो गो-पाळ यांचे पुत्र गोपाळराव यादव व बाजीराव यादव होते, चिंतो वामन सांगांवकर व अतुर्बल्लीपंत व मोरो शिवदेवयिठे हे गोविंदराव यांजकडील त्रिवर्म रुस्तुमराव वाकनीस करवीरकर आईसाहेबांपाशीं होते यांचे हाते राजकारण राखिलें. बाजीराव बावडेकर अमात्य यांसि ठेविले. किल्लचावरील राजकारण बंडोबस्त आनंदराव जाधव हवालदार व जोती अनंत सुभेदार यांचे हाते महादो-बा पुरंदरे व गोविंदराव चिटणीस यांजपासोन करविले. आणि महाराजांची आज्ञा व अस्सल मूळ आहे तेच अधिकारी करावे ऐसा मनसोबा सिद्ध जाला. राणी साहेबांचा मनसोबा हे गोष्ट न घडावी, आपण पाहिजे तो मूळ घ्यावा. तारावाईचा बंदोबस्त राखून आपण राज्यकारभार चालवावा, ऐसा चालला. महाराजांपाशीं प्रधान पंत व गोविंदराव यांगीं जाणे तेहजार पांचशें एकांडे मानकरी निवडून वाड्यांत जावे. आपला सर्व बंदोबस्त राखून नंतर महाराजांपाशीं जावे, ऐसै प्राप्त जाले. हरप्रकारे यांस जिन्यांत वाटेत दगा करावा एर्सै “ तुझे करणार राज्यकारण विश्वासी कोण आहेत, शेवटास कसें जाईल ? ” विचारिले. तेव्हां दादेबा प्रतिनिधि व यमाजीपंत व सेनापति आहेत बोलली. “ ते तरि कांब राहिले, कौजेविना शेवटास जाणार नाही. प्रधान वैरे यांस आपले विचारांत घेऊन त्यांचे विचारे चालवे तें मानत नाही. त्यास विश्वासु असतील त्यांस फौज नमा करावयास सांगावे ” बोलले. दादोबांस राणी साहेबांनी सांगितले ते सात आठ हजार नमा जाले. प्रधान यांसही आज्ञा जाली हा समय फौज जमाव असावा ऐसा आहे. त्यांगीं चोबीस तीस हजार जमाव केला. फक्तेसिंगवावा “ मजला राज्यभार चालवणे आटोपणार नाही ” बोलले. महाराजांनी “ राजपुत्र दत्तक घेऊन तुर्ही त्यांचे आज्ञेत चालून सर्व कारभारी यांचे विचारे चालवे ” सांगितले. परंतु घडले नाही. आपलाच बंदोबस्त करून पत्र स्वदस्तुर शिक्क्याचे दावे बोलले यावरून दिल्ले. रघोंजी भोंसले यांस जलद येण्याची पत्रे पाठविली. बाहिरव खंडेराव चिटणीस सत्वर घेऊन यावे म्हणून रवाना केले. परंतु समयास येऊन पॉचले नाहीत. सेनापति [व] गायकवाड यांस पत्रे गेली. सेनापति घ्यसनी जाले. समर्थी आले नाहीत. यमाजीपंत यांगीं राणीसाहेबांचे आज्ञेने तारावाई साहेबांचा बंदोबस्त राखावा म्हणून आपले बंधु अंताजी शिवदेव व कांहीं लोक पाठविले. तेव्हां प्रधान व गोविंदराव यांगीं किल्लचाचे अधिकारी यांजशीं राजकारण राखिले होते. व महाराजांची आज्ञा होती. आणखी खर्चास व बक्षिसे देऊन चार दिवस अंताजी शिवदेव व लोक राणी साहेबांकडील वरते राहिले ते उतरोन दिल्ले. यावरून राणी

साहेबांनी संभाजी राजे यांस फौजसुद्धां यावे म्हणून लिहून आणविले. यावरून महाराजांनी बापूजी खंडेराव यांस दुसरे वेष देऊन त्यांकडील कारभारी यांणी व जीजाबाई साहेबांनी या खटलियांत आपण पडून शेवटास जावयाचे नाहीं. [असें] राजे यांणी सांगितव्यावरून पुढे न येतां माघरे जावे ऐसे जाले. महाराजांचे शरीरी व्यथा बहुत झाली. सर्वांस प्रधानासह बोलावून, “ राज्यास धनी पुत्र करून, सर्वांनी आज्ञेत चालून राज्य देवब्राह्मणांचे हे एक विचारे रक्षावे. ” आज्ञा केली. आणि शके १६७५ शुक्रनामसंवत्सरे सन खमसेन मया व अलफ मार्गशीर्ष वद्य तृतीया शुक्रवारी देह ठेवून कैलासवास केला. तोपर्यंत राज्याभिषेक ७६ गुदरले.

याप्रमाणे शाहू महाराज यांणी बेचाळीस वर्षे राज्याभिषेक यवनाचे मजर-बंदीतून येऊन अप्रतिहत आज्ञा पृथीचे ठाणी ऐसे करून परम पुण्यश्लोक हो-तसाते कैलासवास केला. तो समय परम दारूण ! सर्व प्रजा व लोक अष्ट-प्रधान आदि करून यांस प्रलयच गुजरला ! प्रधानपंत व गोविंदराव कारभारी व सरदार यांणी शहरची नाकेबंदी करून, वाढ्याभौवत्या चौक्या व कारखाने यांस चौक्या पहारे याप्रमाणे करून, प्रधानपंत वैगेरे गोविंदराव यांचे वाडियांत येऊन बसले. आणि राणीसाहेब यांचे तीर्थै॒प कुवारनी शिर्के यांस बोलावून नेले आणि सांगितले जे, “ बाईसाहेबांची मर्जी कशी आहे ? महाराजांसारखे रत्न गेले ! पुढे राज्यभार चालूं त्यास आम्हांस सर्वांस धेऊन महाराजांची आज्ञा जाली आहे त्याप्रमाणे राज्याने अधिकारी करून करावयाचे आहे. आम्ही सर्व आज्ञाकित, महाराज तेच बाईसाहेब आहेत. किंवा सहगमन करण्याचा संकल्प आहे. हे विचारून यावे ” म्हणून पाठविले. आणि “ आपणापाशीं बखेडा करणार कारभारी यांचा बंदोबस्त महाराजांचे आज्ञेने करितो ” म्हणून सांगून पाठविले. आणि दादोबा प्रतिनिधि आणि यमाजीपंत व त्यांचे लोक या भौवते आपले लोक पाठवून नजरबंदी करविली. शिर्के यांणी बाईसाहेबांस निरोप सांगितला. तेव्हां बाईसाहेबीं विचार केला जे, “ सर्व प्रकारे बलवान् प्रधानपंत व गोविंदराव व सर्व कारभारी होऊन ताराबाईचे नातु राज्यावर बसवणे हे राजकारण सिद्ध जाले. तेच पुत्र धेऊन आपण रहावे तरि त्यांचे आज्ञेत चालून ताराबाईचे आज्ञेत चालावै यांत शोभा रहावयाची नाही. आपण दादोबा व यमाजीपंत यांचे नार्दीलागून प्रधान, चिटणीस व कारभारी सर्व तोडिले आणि मसलतही प्रतिनिधी-नें शेवटास नेली नाही. याउपरि रहाणे व्यर्थ आहे. ” म्हणोन सहगमन करण्याचा निश्चय केला. “ जाली ती गोष्ट बरीच नहाली. महाराज गेले, आम्हांस

(९८) मल्हार रामराव कुत घोरले शाहू महाराज याचिं चरित्र.

रहावयीचे नाही. तुम्हीं सर्व महाराजांची आज्ञा जाली असेल तर्से करून राज्य राखावें," बोलली. पदर टाकिला. आणि साहित्य लौकर करावे म्हणून आज्ञा पाठविली. याप्रमाणे निरोप येतांच तात्काळ प्रतिनिधि व यमाजीपंत यांस आणवयास पाठविले. यमाजीपंत कुल्यंबिणीचे घरांत गुप्तरूपे राहिले ते आणून बेढ्या घालून कैद केले. आणि पुरंदर व कावनई किल्यावर रवाना केले.

या नंतर सर्व कारभारी व प्रधानपंत व प्रजा यांणी दोन पालख्या तयार करून वाड्यांत गेले. सर्व कारखान्यास कुलपै घालून चौकी पहारे बंदोबस्त केला. आणि उभयतां पालखांत सर्व राजोपचार वर्त्ते, जवाहीर, अलंकार करून समारंभे गेले. तेथील विधि यथाशास्त्र करणे तो केला. यानंतर उत्तरकार्य मालोजी भौंसले मुँगीकर यांजपासोन चालते केले. लक्षावधि रूपये दानधर्म, यथाविधि दाने, ब्राह्मणांस देकार व भोजने करविली. पानगांवास आर्धी बंदोबस्त केला होता. सर्व कारखाने व शार्गिर्दपेशा हत्ती, घोडे, जवाहीर पोषाक व खंजीना देऊन चापूजी खंडेराव चिटणीस व बरोबर चिंतो बिनायक ताराबाई सहेबांकडील देऊन महाराज राजाराम सहेबांस आणवयासि गेले. बराबर प्रधानपंत यांजकडील लिंबाजी अनंत म्हणोन सरदार फौजसुद्धां दिल्वे. ते पानगांवीं जाऊन मार्गशीर्ष अखेर निघोन येतां मार्गीं दर्याबाई निंबाळकरीण फौजसुद्धां बराबर घेतली. आईसहेब खाली राहून राजे आले त्यांची भेट बहुत दिवसांची म्हणून श्रीकृष्णातीरीं शकुन्तेश्वर याचे देवालयी घेतली. सर्व लोक सामेरे जाऊन भेटले. शहरांत जाणे ते सुमुहूर्ताने जावे म्हणून बडुय आरळे नजीक मुक्काम करून राजे राहिले. तेर्थे सर्व सरदार लोक प्रजा यांच्या भेटी होऊन म्हसवे मुक्कार्मी आले. याप्रमाणे शाहू महाराजांचे अवतारचरित्र समाप्त झाले. शिवाजी राजे यांचे अंशाच निर्माण होऊन राज्य केले. ते चरित्र समाप्त जाले. श्री शाहू महाराज छत्रपति व सकवारबाईस दहन श्रीकृष्ण-बैण्या-संगमीं प्रवाहांत जाले. त्या स्थळीं महाराजांचे लिंग पाषाणाचे व बाई सहेबांची मूर्ती यांची स्थापना केली. ते उभय प्रवाह कर्तीत मोठे मोठे पाषाणादि पदार्थ जातात त्या स्थळीं अचल पाषाणरूपे अद्याप प्रत्यक्ष राहिले.

चरित्र समाप्त.

